

श्रीञ्जवाहुस्वामकृत
सामुद्दिक शास्त्रनुं
सरल शुद्ध गुर्जर
जापांतर.

जेमां

पुरुष, स्त्री, घोडा, हाथी, बद्द विग्रेनां शरीर
 पर रहेखां चिह्नोथी अतांशुज्ञाशुज्ञ फख विषे
 विस्तारपूर्वक घणी उपयोगी हकीकतनो
 सुंदर अने रसिक कथाऊ सहित समा-
 वेश करवामां आवेद ठे तेमज ठेवटे
 स्वप्रविचार संबंधी हकीकत नवी
 दाखल करवामां आवी ठे.

आवृत्ति बीजी
ठपावी प्रसिद्ध करनार
श्रावक जीमसिंह माणक.

निर्णयसागर प्रेस, मुंबई.
 संवत् १९७० वैशाख सुदि ३ सने १९१४.

अनुक्रमणिका.

पृष्ठ.

पुरुषनां लक्षणोनुं स्वरूप	१-४८
स्त्रीर्थनां लक्षणोनुं स्वरूप	४८-५०
अश्वोनां चिह्नोनुं स्वरूप	५१-५७
हस्तीनां लक्षणोनुं स्वरूप	५७-१३१
बलदनां लक्षणोनुं स्वरूप	१३१-१११
ग्रंथनी रचना संबंधी उल्लेख	१११-१३३
स्वप्न विचार	१३४-१४४

पुस्तक मलवानुं रेकाणुं
श्रावक जीमसिंह माणक,

जैन पुस्तको अने तीर्थोना नकशा प्रसिद्ध करनार तथा वेचनार.
मांसवी शाकगदी, मुंबई.

Printed by R. Y. Shedge, at the Nirnaya-sagar
Press, 23, Kolbhat Lane, Bombay.

Published by Bhimsi Maneck, Mandvi,
Sackgalli Bombay.

॥ श्रीजिनाय नमः ॥

अथ श्री नन्दबाहुस्वामिविरचित
सामुद्रिक शास्त्रनुं गुजराती भाषांतर.



श्रीवर्धमान प्रभुने नमस्कार करीने लोकोनां
हित माटे हुं श्री सामुद्रिक शास्त्रनुं स्वरूप कहुं बुं.
सामुद्रिक शास्त्र चौद पूर्वमांहेला विद्यापूर्वमांथी
उद्धरीने सूत्ररूपे गुंथेबुं डे.

आ सामुद्रिक शास्त्रनी जघन्या अने उत्कृष्टा
एवा बे प्रकारनी वाचना डे.

आ सामुद्रिक शास्त्रनुं प्रथम द्रुंकामां स्वरूप क-
हीने पाठलथी विस्तारपूर्वक स्वरूप कहेशुं तथा तेवां
लक्षणोने आधारे जेउने शुन्न अथवा अशुन्न फलो
मदेलां, तेउनी कथाउ पण ज्ञविक जीवना बोध माटे
दुंकामां कहीशुं तथा पाठलथी दीक्षा आदिकनां
मुहूर्त विगेरेनुं पण स्वरूप कहीशुं.

शरीरमां बे नेत्र, बे हाथ, तथा नासिका ए पांच
वस्तुउ लांबी होय, तथा कंर, लिंग, जंधा अने

(२)

पीर ए चार वस्तुजे जो दुंकी होय, तो ते उत्तम माणसने घेर घण्ठ ऊऱ्य होय.

बली जेउनी आंगखीउनां सघलां पर्वो, त्वचा, दांत, नख अने केश ए पांचे सूक्ष्म होय, ते माणस घण्ठां वर्षों सुधी जीवे.

बली जेउनी कुक्कि, पेट, ग्राती, नासिका, खाँध अने लखाट ए ड वस्तुजे जंची होय, ते माणसने उत्तम कर्मोवालो जाणवो, एम सामुद्रिक शास्त्र कहे डे.

बली जेउना हाथ, पग, आंखोना खुणा, नखोना अग्रज्ञागो, शरीर, तालुवुं, जीञ्ज अने होठ ए सात वस्तुजे लाल होय, ते अत्यंत सुख जोगवे.

बली हृदय, मस्तक अने लखाट ए त्रणे वस्तुजे विस्तारवाली जोशए.

तथा नाद, हास्य अने नाज्जि ए त्रणे गंजीर जेने होय, ते माणस उत्तम कहेवाय. जेनी आंखो लाल होय, तेने तरुण स्त्री तजे नहि, अने तेने घेर खद्मी आवीने क्रीडा करे डे.

जेनी ग्राती विशाल होय, ते घण्ठा ऊऱ्यनो मालीक थाय, तथा जेनुं मस्तक विशाल होय, ते राजा थाय, तथा जेनी केन्द्र विशाल होय, तेने घण्ठा पुत्रो

(३)

आय, जेना पगो विशाल होय, तेने घणुं सुख मखे.

जेनी आंखो तेजवाली होय, तेने सौन्नायपणुं मखे, जेना दांतो तेजवाला होय, तेने उत्तम जोजन मखे, जेनी त्वचा (चामकी) तेजवाली होय, तेमोटां ज्ञायोनो मालीक आय, तथा जेना पगो तेजवाला होय, ते वाहनो पर बेसीने चाले. कामकाज विना जेना हाथ कठिन होय, तथा पंथ करतां अका पण जेना पगो कोमल होय एवो कदाच साधु होय, तोपण ते अत्यंत सुखने जोगवे ढें.

जेनुं लिंग लांबुं होय, ते दरिक्की होय, तथा जेनुं लिंग जाङुं होय, ते लोकमां दूषणवालो होय, तथा जेनुं लिंग ढुँकुं होय, ते राजा आय.

जेनो स्वर गंनीर होय, ते सघला कुटुंबमां जेम ताराडमां चंद्र तेम अधिपति आय.

जेना हाथ रेक घुंटण सुधी लांबा होय, ते माणस लडाइमां अत्यंत शूरवीर होय, तथा जेनी नासिका लांबी होय, ते आखा कुखमां मोटो कहेवाय, तथा पोते जाते कमाइने सघला कुटुंबनुं पोषण करीने तेमने सुखी करे.

जेमनो कंठ कुंज सरखो होय, तथा तेमां त्रण

रेखाऊ होय, ते माणस राजा थाय, तथा तेने अत्यंत खदमी मखे.

जे पुरुषनुं लिंग जाडाइमां चार आंगुल होय, ते माणस राजा थाय, तथा तेनी लोकोमां कीर्ति फेलाय,

जेनी बन्ने जंघाऊ नानी होय, ते माणस धनवान् थाय, तथा ते राज्यकारन्नारमां जोकाय अने राजा पण तेने घणुं मान आपे.

जे पुरुषनी पीर नानी होय, तेने महागुणवान् जाणवो; अने ते बहुज धनवान् थाय, तथा ते लोकोना उपकार माटे घणुं धन खरचे.

जेठना हाथ पगोनी आंगबीऊ पातली होय, ते माणस अत्यंत प्रशंसा पामे, तथा तेनामां अत्यंत चतुराइ होय, अने ते धनवान् थइने दानेश्वरी थाय.

जेठनी त्वचा (चामडी) कोमख होय, तेने जीवतां थका घणो यश मखे, तथा ते पोते पण अत्यंत सुखी थइने उत्तम उत्तम कार्यो आ दुनियामां करे.

जेठना दांत सूक्ष्म होय, तेजनुं मुख अत्यंत शोन्ने डे, तथा तेने जोजन माटे घणां मेवा मिगाइ विगेरे मखे डे, तथा तेनुं आयुष्य अने बल पण घणुं होय डे, अने तेथी ते अत्यंत सुख मेलवे डे.

(५)

जेडना नखो पातला होय, ते गुणवान् एवो राजा आय डे, तथा तेने आयुष्य अने बल घण्ठ होय डे, तथा तेने जोइने सधला संत पुरुषो पोताने सुखी माने डे.

जेडना वालो सूदम तथा मनोहर होय डे, ते माणस सधलाउनो सरदार आय डे एम सामुद्रिक शास्त्र जणावे डे.

जेडना स्कंधो (खजाउ) उंचा होय, तेने राजा थकी अत्यंत मान मखे डे, तथा तेनां पगखे पगखे घण्ठां वखाण आय डे.

जेडनी नासिका उंची होय, ते माणस अत्यंत चक्किमान् होय, तथा ते कोइनुं बुरुं करे नहि, अने तेने सधबुँ जगत् चाहे.

जेनुं मस्तक उंचुं होय, ते माणस शूरो होय, तथा ते कछ्याण अने सौज्ञाग्यपणुं मेलवी शके डे, तथा ते पोताना कुलनुं हित चाहे डे, अने सर्वनी साथे खेह सहित वर्ते डे.

जेडनुं लबाट उंचुं होय, ते उंच पदवीने पामे डे, तथा सधला माणसो तेनुं हित करे डे, अने शत्रुउ तो तेनाथी थरथर कंपे डे.

जे पुरुषना हाथ अने पगनां तखीयां लाल होय,

(६)

ते माणसने सुख अने ज्ञोग मळे डे तथा तेने अचानक धन दोखत आदिक मळे डे.

बली जेउनुं शरीर लाल होय तेने राजा घण्ठ मान आपे तथा तेना पर ते घणोज प्यार लावे.

जेउनी आंखोना खुणाउ लाल होय, ते मोटा ज्ञान्यनो धणी होय, तथा ते सधली कलाउमां पारगामी थाय, अने तेनी साथे सधलाउ ब्रेम राखे. तेमज जे माणसोना नखो लाल रंगना होय, ते माणस सघबुं सुख ज्ञोगवे डे, तथा ते जे इहे ते अइ शके डे.

जे माणसोनुं तालबुं लाल रंगनुं होय, ते माणस प्रगट रीते उत्तम होय, तथा तेनुं पंचमां घण्ठ मान होय, तथा ते जगत्मां दाने श्वरी कहेवाय.

जे माणसोनी जीञ्ज लाल रंगनी होय, ते समग्र सुखोने ज्ञोगवनारो थाय, एम सामुद्रिक शास्त्रनो मत डे.

जेउना होठ बिंबफल (पाकेलां घोलां) सरखा लाल रंगना होय, ते अनेक प्रकारना ज्ञोगोने ज्ञोगवी शके डे, तथा पैसा विना पण तेना सधलां कार्यो सिद्ध अइ शके डे.

जे माणसनुं हृदय विशाल होय, ते राजा अइने अनेक रस सहित ज्ञोगोने ज्ञोगवे, तथा महादाने श्वरी थाय.

जेनुं मस्तक विशाल होय, ते मोटो राजा थाय, तथा
ज्ञान अने ध्यानमां लीन अइने ते ईश्वरनो जक्क थाय.

जे माणसनुं लबाट विशाल होय, तेनी सेवामां
समस्त जगत् रहे डे.

जेनो स्वर (नाद्) महागंजीर होय, ते माणस
ज्ञानी, दातार, शूरो तथा सुखी होय एम सामुद्रिक
शास्त्र कहे डे.

जेउनुं हास्य गंजीर होय, ते राजाउमां शिरोमणि
थाय, तथा तेनो जगत् मां अत्यंत यश फेलाय.

वली जेउनी नाज्जि गंजीर डे ते माणस दाने श्व-
री तथा गुणोनो जाणनारो डे, तथा ते पंचमां पूढार-
य डे, अजे राजा पण तेने घण्ठ मान आपे डे.

जेउना पगनी आंगलीउ अनुक्रमे चढती अकी
रहे, ते माणसो सघला प्रकारनुं सुख मेलवी शके डे,
तथा तेने राजा पण अत्यंत आदर मान आपे डे.

जेउनी पहेली, कनिष्ठा (टचली) अने अनामिका
ए त्रणे आंगलीउ सरखी होय, तेने विधवाथी सुख
मखे डे, एम सामुद्रिक शास्त्रनो मत डे.

वली जेनी वचली आंगलीथी अनामिका
जो मोटी होय, तो ते माणस विद्याना गुणोने

(८)

जाणनारो थाय, तथा परमेश्वरनुं ज्ञजन करे.

जो टचली आंगली करतां पण अनामिका नानी होय, तो ते माणस दंपट अने लोन्नी होय, अने पृथ्वी पर तेनुं मान बिलकुल होतुं नद्धी.

जो पहेली अने टचली आंगलीथी पण अंगुरो चढीआतो होय, तो ते अत्यंत जय पामे डे.

जो तर्जनी आंगली बहु लांबी होय, तो ते मोटो राजा थाय तथा तेने घणी स्त्रीउ थाय, तथा तेना शरीरमां अत्यंत क्रोध होय, तथा तेने देहमां रोगेनी उत्पत्ति थाय.

जेनी मध्य (वचली) आंगली अंगुराथी पण मोटी होय, तेने जीवित पर्यंत पण स्त्री मखे नहीं, एम सामुद्रिक शास्त्र कहे डे.

जे पुरुषना पगना अंगुरा गोल होय, तेना हुकमनो कोइ पण अनादर करी शके नहि.

जेना पगना अंगुरा पर फाटा त्रुटा तथा वांका नख होय, ते माणस घणांज छुष्ट कार्यो करे.

जेना पगनी पेनी पातली तथा प्रगट रीते मखी जाती होय, तथा सघली आंगलीउ सीधी होय, ते माणस बहुज दानेश्वरी होय.

(८)

जेना पगनी आंगलीउ लांबी तथा उत्तम घाट-
चाली होय, ते माणस विद्या विगेरेनो ज्ञोग मेलवे,
तथा तेने घणीज संपदा मळे.

जेना पगनी आंगलीउना नखो काला रंगना
होय, ते माणस चोर तथा चालीउ होय, अने
तेनी वात कोश्छ साची मानवी नहि, तथा ते
पृथ्वी पर मान पण मेलवी शके नहि.

हवे हाथनी रेखाउनुं वर्णन करेडे. टचली, अनामिका, वचली, तर्जनी अने अंगुठो ए पांचे आंगलीउ आयुरेखाना चिश्रामरूप ढे.

हवे आयुष्यरेखा ढे ते कनिष्ठिका (टचली)
आंगली पासेथी नीकलीने जेटली आंगलीउ उलंघी
जाय, तेटला पचीश पचीश वर्षोनुं आयुष्य जाणवुं,
अर्थात् ते रेखा जो ढेक तर्जनी सुधीचाली जाय
तो एकसो वर्षनुं आयुष्य जाणवुं.

जेना हाथमां घणीरेखाउ होय, ते दरिङ्गी होय,
तथा जेना हाथमां थोकी रेखाउ होय, ते पण धन
विनाना होय तथा जेना हाथमां चारज रेखाउ
होय, तेने उत्तम कहेलो ढे.

जेना अंगुठाना मूलमां जवनी श्रेणि (पंक्ति)

(१०)

होय, तेने समस्त जगत् पोतानो स्वामी करी माने,
तथा ते अत्यंत सुखसंपदा मेलवी शके.

जेना हाथमां नव चक्रो होय, ते मोटो राजा
आय, तथा दश चक्र होय, ते सिद्ध आय, दश जमरा
होय, ते जोगी अने धनवान् आय तथा ते महा-
दानेश्वरी आय.

बली वचली तथा टचली आंगलीमां जमरो
होय, तो ते उत्तम जाणवो, अने तर्जनीमां जो
चक्र होय, तोपण ते उत्तम जाणवुं.

जेना पगो पोहोका होय, तथा आंगलीउ घाटी
होय, तथा सुंदर काचबाना आकार सरखी होय,
तथा ते परना नखो अत्यंत सुंदर लाल रंगना होय,
ते माणसने उत्तम लक्षणवालो जाणवो.

जे माणसनी बन्ने पगोनी तर्जनी आंगलीउ अंगुरा-
थी वधी गयेली होय, तेने घणी छीउथी सुख मद्देः

बली अंगुराथी जो अनामिका मोटी होय, तो
तेने विद्या घणी मद्देः, तथा ते महाजोगी आय, अने
बली अत्यंत सुखने मेलवे.

जेनी वचली आंगली अंगुराथी वधी गयेली होय, तेने
कोइ पण छी न होय, एम सामुद्रिक शास्त्रमां कहेलुं डे.

जेनी अनामिका नानी होय, ते माणस द्वंपट होय, तथा जो जामी होय, तो ते माणस पुरुषना संगने इच्छेबे.

जो पगनी सघबी आंगबीड़े नानी होय, तो ते जो के राजाने घेर जन्म्यो होय, तो पण तेने दासोनुं कार्य करवुं पडे डे.

जेना पगनी आंगबीड़े सरख, घाटी, लाँबी तथा मनोहर आकारनी होय, तेने उत्तम खद्धणवालो जाणवो, तथा तेने घेर सघबी संपदाउनो निवास आय.

बबी पगनी नीचे जो एक अथवा बे तल होय, तो उत्तम जाणवा, अने तेथी बालपणामां तेने पालणुं मद्दे डे, तथा पठी तेने बेसवा माटे पालखी मद्दे डे.

जेना पगना नखो डेकेथी वांका होय, ते माणस कामनोगनां सुखथी रहित होय, दुष्ट आचरणवालो, अपजशवालो, तथा अति करोर होय डे.

बबी जेना नखो वांका, फाटेला तथा जामा होय, ते बहुज दरिङ्गी होय, अने तेनुं दरिङ्गीपणुं कदि पण मटे नहीं; तथा जेना नखो लीला रंगना होय, ते दुष्ट पापकार्योमांज आसक्त होय डे.

जेना नखोनो रंग अत्यंत सुंदर गुलाब जेवो होय,

(३२)

ते माणस हमेशां अन्नंग रीते राज्यने ज्ञोगवी
शके डे, तथा जेना नखो त्रांबाना रंग सरखा होय
डे, ते अत्यंत धनवान् आय डे, तथा तेनामां घणा
गुणो आवीने निवास करे डे.

हवे जंघानां लांबनोनुं स्वरूप कहे डे.

जेनी जंघाउ घोमा सरखी होय डे, ते माणस
अत्यंत धनवान् आय डे, तथा जेनी जंघाउ हरिण
सरखी होय डे, ते मोटो राजा आय डे, तथा जेनी
जंघाउ जानी होय डे, ते बलवान् होय डे, तथा
तेने श्राकाले परदेश जबुं पके डे.

जेनी जंघाउ सिंह अने वाघ जेवी होय डे, ते
माणसना संगने धन, कीर्ति अने सुख तजतां
नथी; तथा जेनी जंघाउ रोम विनानी होय डे, ते
माणस जन्मथीज दरिङ्गी होय डे.

जेनी जंघाउ बीलाडी जेवी होय, तेने घेर कंश
पण संपदा होय नहि; बली जेनी जंघाउ मत्स्यना
आकार सरखी होय, ते लक्ष्मीना स्थानकरूप होय,
तथा जेनी जंघा उंट सरखी होय, ते ज्ञोगोथी
निराश आय डे.

जेनी जंघाउ ज्ञेस जेवी होय, तेने मूढ जाणवो,

(४३)

तथा जेनी जंघाडे गधेका सरखी होय, तेने पण उष्टु
जाणवो, तथा जेनी जंघा कागजा सरखी होय, ते
राजा थाय, एम सामुद्रिक शास्त्र कहे डे.

हवे रोमनुं लक्षण कहे डे.

जो एक रोम होय, तो ते राज्यज्ञोग ज्ञोगवे डे,
तथा वे रोम होय तो घण्ठ धन मेलवे डे, त्रण रोम
होय तो बहुज विद्वान् थाय, तथा घण्ठां रोम होय,
तो दरिंदी थाय.

हवे गतिनुं लक्षण कहे डे.

जेनी जंघाडे लांबी होइने, उत्ताल गतिवालो जे
होय, तेने राजा सरखो जाणवो; तथा जेनी सिंह सर-
खी जंघा होय अने उतावली गतिए चालतो होय,
ते धनवान् तथा राजा थाय, तथा तेनी कीर्ति जगत्मां
फेलाय, अने सहु कोइ तेनी चाहना राखे. जेनी
गति वांदरा सरखी होय, ते माणस राजानो प्रधान
थाय, तथा जेनी मत्स्यना जेवी गति होय, ते राजा
थाय, तथा तेनुं पराक्रम पण अति उत्कृष्ट थाय.
जेनी जंघाडे रोम रहित अने जामी होय, ते माणस
डुःखी अने दीन होय, तथा ते कणे कणे रोगी थाय,
अने वली ते बुद्धि विनानो थाय.

जेनी जंघाडे रोम सहित होय डे, ते सघलाडे उत्तम कहेवाय; तथा रोम रहित जंघावालाडे दुःखनी खाण समान डे, वली जेउनी जंघा पर अनंतां रोम डे, तेने अनंतुं दुःख होय डे.

हवे जेवी हाशीनी, हंसनी तथा वृषभनी गति होय, तेवी गति जेउनी होय ते माणस अति उत्तम कहेवाय डे.

जे माणस पाणी, हरण अने अश्व सरखी गतिथी चाले डे, ते माणसने ज्ञान्यहीन जाणवो.

बकरा, उंट अने ससला जेवी गतिथी जे माणस चाले तेने पण ज्ञान्यहीन जाणवो.

पाणीनां मोजां, कागदा अने घुवरु सरखी जेनी गति होय, तेने ऊव्यहीन तथा गुणहीन माणस जाणवो तथा ते अत्यंत दुःखी आय.

कुतरा, उंट अने ज्ञेस सरखी जेनी गति होय तथा गधेमा अने सुअर सरखी जेनी गति होय, तेने पण सुख अने ज्ञान्यथी हीन माणस जाणवो.

वली जेउनी गति कुकमाडे सरखी होय, तेउना पर कदंक चडे डे, तथा तेउनुं मान बिलकुल वृद्धि पामतुं नथी.

(१५)

बली जेउनी गति सूकर सरखी होय, ते माणस कु-
कर्मो करे, अनेतेने कोइनी पण साथे प्यार होय नहि.

हवे लिंगनां लक्षणो कहे छे.

लक्षण विनानुं जेनुं लिंग होय, तेने घणा पुत्रो
होय, तथा मादी बाजुए जेनुं लिंग गोल आकारनुं
होय, तेने घणी पुत्रीउ होय.

जेउनुं लिंग उ आंगुलनुं होय, ते माणस राजा
अथवा प्रधान थाय; अथवा ते धनवान् अश्वे बहु
मान पामे.

जेनुं लिंग जरा कर्कश होय, ते अत्यंत सुख
मेलवे, तथा जेनुं लिंग लांबुं अने जाङुं होय, ते
दरिझी शश्ने अत्यंत डुःख पामे.

जेउनुं लिंग सिंहना लिंग जेबुं होय, ते माणस
राजा, ज्ञोगी, धनवान् अने घणाने वहालो थाय.

विषम आसने बेरां थका जेनुं लिंग ज्ञूमि पर
स्पर्श करे, तेने दरिझी तथा खोजी जाएवो.

हवे धारानां लक्षणो कहे छे.

एक धाराथी बलवान् राजा थाय, वे धाराथी
धनवान् थाय, तथा त्रण धाराथी ते माणस धन-
हीन थाय, एम सोटा माणसोनो विचार छे.

(१६)

हवे वीर्यगंधनां लक्षणो कहे डे.

जे वीर्य मत्स्यना सरखी गंधवालुं होय, ते उत्तम जाणवुं अने तेथी पुत्र तथा धननो समूह मळे डे, अने घी सरखी गंधवालुं जो वीर्य होय तो पशु अने धन मळे डे, तथा जो हस्तिमदना सरखी गंधवालुं वीर्य होय, तो ते माणस शूरो थाय. कमलना सरखी गंधवालुं जो वीर्य होय तो लदमीबान् थाय, तथा मध सरखी गंधवालुं होय तो महान् थाय, अने लाखना सरखी गंधवालुं जो होय, तो ते माणस निर्बंज अने निर्धन थाय, अने मांस सरखी गंधवालुं होय, तो ते छुरुच्छि थाय; जो रुधिरना सरखी गंधवालुं होय, तो ते व्यसनी अजे विषयी होय, अने विष्टा सरखी गंधवालुं जो वीर्य होय, तो ते निश्चे करीने निर्गुणी अने छुःखी होय. वली जेना वीर्यनी गंध कमवी होय, ते माणस कपटी तथा अपजशवालो होय, तथा जेनुं वीर्य राख सरखी गंधवालुं होय, ते माणस धन रहित थाय.

हवे माणसोना रंगनुं स्वरूप कहे डे.

जेनो रंग दूध सरखो सफेद होय, ते महान् राजा थाय, तथा जेनो रंग इयाम होय, ते सुखोनो जो-

(१७)

गवनारो आय, अने पीला रंगवालो दिन्दी तथा
रोगी आय.

हवे रुधिरनुं स्वरूप कहे डे.

जेनुं रुधिर प्रवालाना रंग सरखुं होय डे, ते माणस हमेशां सुखोमां मग्न एवो राजा आय डे, तथा जेमा रुधिरनो रंग अलता सरखो होय, ते माणस उत्तम रूपवान् होय, तथा घणी कन्याउने जन्म आपे, तथा ते दानेश्वरी अने मोटी संपदावालो आय; वली जेउनुं रुधिर कुतरा तथा ससबा सरखुं होय, ते माणस निर्जागी जाणवो, तथा जेनुं रुधिर कमलपत्र सरखुं होय, तेने कोइ साथे पण प्रीति न होय.

हवे केमनां लंडनोनुं स्वरूप कहे डे.

जेनी केउ विशाल होय, ते माणसने पुत्रोथी सुख मखे डे, तथा जेनी केउ मांसथी रहित होय, तेने पण बहु सुख मखे डे; तथा जेनी कटिनो लंक के-सरीसिंह समान होय, ते चतुर एवो नायक आय; अने जेनी केउ वांदरा सरखी होय, ते माणसने अत्यंत डुःख आय डे.

हवे नान्निनुं वर्णन करे डे.

जेनी नान्नि पाणीना हृद(धरा)सरखी गंजीर होय,
तेने उत्तम जाणवो; पण जेने विषम तथा बहुज
उंकी अथवा बहुज उंची होय तेने खराब जाणवो.

हवे पेटनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.

हरण, मयूर तथा देवकां सरखुं पेट जेनुं होय,
ते माणस राजा आथ, तथा जेनुं उदर (पेट) वाघ,
उंदर, हाथी, कुतरा अने शियाल सरखुं होय,
तेने डुष्ट जाणवो.

हवे स्तनोनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.

जेनां स्तनो जरा उंचां, तेजवालां, श्याम मुखवालां,
तथा ओर्हां रोमवालां होय, तेने धनवान्, चोगी अने
शूरो जाणवो, पण जेनां स्तनो सूकां, नीचां अने
तेज विनानां होय, तेने दरिंद्री तथा मूर्ख जाणवो.

हवे हृदयना लक्षणोनुं स्वरूप कहे डे.

जे माणसनुं हृदय नगरना दरवाजा सरखुं वि-
शाल अने दृढ होय डे, ते माणस शत्रुउनो नाश
करीने सज्जनोने सुख दीए डे.

बद्धी जेना विशाल हृदय पर रोमनी श्रेणि होय,
ते माणस अत्यंत विद्वान् शाय डे, तथा तेनुं आयुष्य

अने बख वृद्धि पामे डे, अने राजा तरफथी पण तेने घणुं मान मखे डे.

वली जेनुं हृदय विशाल होय तेने धन घणुं मखे, तथा ते राजा थाय, अने तेने घणा पुत्रो पण थाय.

हवे पीठनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.

जेनी पीठ सिंहना सरखी होय डे, ते दरिझी थाय अने जेनी पीठ काचबा सरखी होय डे, तेने घणा चाकर नफरो होय डे, तथा ते अत्यंत गुणी कहेवाय डे.

हवे हाथनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.

जे माणसना हाथ डेक धुंटण सुधी लांबा अने दरवाजानी जोगब सरखा सीधा होय डे, ते माणसने अत्यंत गुणी जाण्वो, तथा जेना हाथ दुँका होय, तेने धन रहित जाण्वो.

हवे कंठनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.

जेनो कंठ शंखना आकार सरखो होय, तेने उत्तम जाण्वो; तथा जेनो कंठ मयूर, उंट अने बगलाना कंठ जेवो होय, तेने अनिष्ट जाण्वो तथा ते माणस हमेशां पराधीनपणुं जोगवे डे.

वली जेनो कंठ दुँको तथा जरेला कुंज सरखो होय, तेने पण उत्तम जाण्वो; वली जेनो कंठ बहुज

(२०)

पातखो तथा विषम होय, तेनुं कार्य सुधरे नहि.

जेनो कंठ जामो होय, ते दरिङ्गी तथा कुलने नाश करनारो थाय; वली जेना कंठमां त्रण रेखाऊ होय, तेने अत्यंत उत्तम जाणवो.

हवे होठनाँ लक्षण कहे डे.

जेना होठ लाल रंगना होय, ते मोटो जाग्यशाली होय, तथा ते छीड़ने बहुज बद्धन थइ पडे डे, अने तेडे तेना पर अत्यंत प्रेम राखे डे.

वली जेना होठ पाकेलाँ घोलाँ सरखा गोल, अने लाल रंगना, तथा हमेशाँ लीला रहेता होय, तेने उत्तम जाणवो; वली जेना होठ काला अने सुकाएला, तरडाएला तथा विषम होय, ते माणसना रहेवाथी कुखमां विरोध थाय डे, अने तेथी ते पण छुःखी थाय डे; वली जेना होठ पीला होय, ते माणस बहुज विषयी तथा लंपट होय डे, तथा जेना होठ बहुज जाडा होय डे, ते अब्द्य काल सुधीज जीवी शके डे; वली जेना होठ बहुज खुद्दा रहेता होय, ते माणसने पण दरिङ्गी जाणवो; जेना होठमां फाट होय, ते माणस पहेलाँ सुखी होय, तो पा-

छखथी छुःखी थाय, अने पहेलां छुःखी होय, तो
पाड़खथी सुखी थाय डे.

हवे दांतनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.

जेना मुखमां बत्रीशे दांत होय, ते माणस राजा
थाय डे, तथा जेना मुखमां एकत्रीश दांत होय, ते
मंत्री थाय डे, त्रीश दांत जेना मुखमां होय, ते सुखी
थाय डे; तथा तेथी जेम उंडा उंडा दांत होय तेम
तेम तेने अनिष्ट फलो मले डे. जेना दांत बुटा बुटा
होय, ते माणस विद्वान् थाय डे, जेना दांत अत्यंत
मलेला होय, ते मूर्ख रहे डे, जेना दांत सफेद रंग-
ना होय, ते लोकोमां घणुं मान मेलवे डे तथा जेना
दांत लाल रंगना होय, ते माणस लंपट होय डे,
जेना आगसना दांत बहार नीकलेला होय, ते मा-
णसने ज्ञाग्यशाली जाणवो.

वली जेना दांतनी नीचली हार उपरना दां-
तनी हारथी छूर जती होय, तेने धन रहित जाणवो;
जेना दांत परहमेशां छुर्गधी मेल जराय, तेने अत्यंत
दरिंद्री जाणवो; जेना दांतनो रंग पीलो होय, तेने
कपटी जाणवो.

(४२)

हवे जीननां लक्षणोनुं खरूप कहे डे.

जेनी जीन श्याम रंगनी होय, ते दासपणुं करे,
लीसी जीन दरिक्षपणुं आपे, मेली जीन अशुन
कार्य निपजावे, तथा सफेद जीन लंपटपणुं शिखा-
वे डे; वली जेनी जीन तीक्ष्ण तथा खरबचमी होय,
तेने मिष्टान्न नोजन मखे डे, तथा जेनी जीन वांकी
होय, ते राज्य तरफनुं कष्ट नोगवे; जेनी जीन बोल-
तां अचकाती होय, ते सर्वे खोकोथी मान पामे तथा
तेने घेर पुत्रोनो जन्म आय; वली जेनी जीन लाल
रंगनी तथा अणीदार होय, ते विद्वान् आय; वली
जेनी जीन मुखनी बहार न नीकली शके, ते माणस
पापी अने नरकगामी आय, तथा जेनी जीन ताल-
वाने अडी न शके, ते छुःखी आय, जेनी जीन स्वा-
दने जाणी न शके, तेनुं तत्काल मृत्यु आय.

हवे तालुनां लक्षणोनुं खरूप कहे डे.

जे माणसनुं तालुं श्याम रंगनुं होय, ते माणस
कुखनो नाश करे डे, तथा जे माणसनुं तालुं लाल
रंगनुं होय, ते राजा आय, तथा जेनुं तालुं हमेशा
सुकाएलुं रहे, ते छुःख पामे; वली जेनुं तालुं वच्चे
सांधानी लीटीवालुं न होय, ते धन रहित आय,

(४३)

तथा जेनुं तालबुं हमेशां चीनुं रहे, ते सुखी आय;
वढ़ी जेने मुखमां गएला उष्ण आदि पदार्थों
तालुने लाग्यार्थी पण तेनो स्पर्श न जणाय, ते मा-
णसनुं तत्काल मृत्यु आय.

हवे नासिकानां लक्षणोनुं खरूप कहे डे.

जेनी नासिका वांकी तथा विषम होय, ते
माणस जाग्यहीन तथा धनहीन आय डे, अने
अंते ते अत्यंत छुःखी आय डे.

जेनी नासिका पीढ़ी होय, तेने कार्योमां धीरो
जाणवो, तथा जेनी नासिका हाथीनी सरखी
होय तेने अत्यंत नक्किज्ञाववालो जाणवो.

वली जेनी नासिका पोपटनी चांच सरखी होय,
तेने मोटो जाग्यशाली राजा जाणवो, तथा जेनी
नासिका दीपकनी शिखा सरखी होय, तेने पण
उत्तम जाणवो.

वली जेनी नासिका सिंहनी नासिका सरखी
होय, तेने धनवान् अथवा शूरो जाणवो.

हवे नेत्रोनां लक्षणनुं खरूप कहे डे.

जेनां नेत्रो विशाल होय, ते मोटो जाग्यशाली
राजा आय; वली जेनी आंखोना खुणाडे लाल रंगना

होय, ते माणस कुटुंबमां बहु राग (प्रीति)वालो होय; वली जेनी आंखो लांबी होय, ते मंत्री थाय, तथा जेनी आंखो गोल आकारवाली होय, ते शूरो थाय; वली जेनी आंखो कुटिल होय, ते माणस दुराचारी होय, पीछी आंखोवालो रोगी होय, कमल सरखी आंखो-वालो धनवान् अने ध्यान धरनारो थाय; वली जेनी आंखो बिलाका जेवी होय, तेने लंपट जाणवो, तथा जेनी आंखो सुवर्ण सरखी होय, ते धनवान् थाय, तथा तेने राजा तरफथी घण्ठ मान मले; वली जेनी आंखो पारा सरखी होय, तेने पण उत्तम जाणवो, तथा जेनी आंखो मत्स्य सरखी होय, तेने राजा जाणवो; वली जेनी आंखो मांजरी होय, तेने पण उत्तम नहि जाणवो, जेनी आंखो त्रांसी होय, ते पण दरिङ्गी थाय, तथा जेनी एक आंख गण्डी होय, ते कपटी अने निर्बुद्धि होय.

हवे नमरोनुं स्वरूप कहे भे.

जेनी नमरो रोमवाली तथा तलवार जेवी वांकी होय, तेने गुणवान् माणस जाणवो, तथा जेनी नमर सीधी अने हुटां हुटां रोमवाली होय, तेने दरिङ्गी जाणवो; वली जेनी नमर तमाम नीची होय,

तेने धन गुमावनारो तथा निश्चुद्धं जाणवो; वली जेनी ज्ञमरना वालो चूरा रंगना होय, तेने खंपट जाणवो; वली जेनी ज्ञमरो बहुज जाकी होय, तेनुं आयुष्य दुँकुं होय डे.

हवे कपालनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.

जेनुं कपाल विशाल होय, ते मोटी पद्धीने मेलवी शके डे, तथा जेनुं कपाल नानुं होय, तेनुं आयुष्य तथा बल हीन थाय डे; वली जेनुं लक्षाट विषम होय, ते धनहीन थाय, तथा जेनुं लक्षाट वांकुं होय; ते अपमान पामे तथा धननो नाश करे, जेना लक्षाट पर केशो उगे, तेने कुबनो नाश करनारो जाणवो; वली जेना कपाल पर हाथ फेरवाथी जो ते स्वर-बचरुं लागे, तो तेने ज्ञायशाली जाणवो तथा जो तमाम खीसुं लागे, तो तेने दरिद्री जाणवो; वली जो कपाल अर्धचंड सरखुं होय, तो तेने घणा सुखनोगनो विलासी जाणवो, तथा जेनुं जाल ह-मेशां तेज करतुं होय, तेने धनवान् जाणवो, जेनुं जाल ह-मेशां शीतल रहेतुं होय, तथा छुःख्या करतुं होय, तेने छुःखी तथा रोगी जाणवो.

(२६)

हवे मस्तकनां लंडनोनुं स्वरूप कहे डे.

जेनुं मस्तक विशाल होय, तेने उत्तम जाग्यशाली
तथा बुद्धिवान् जाणवो, तथा जेनुं मस्तक खुणार्द्वालुं
अने विषम होय, तेने दरिङ्गी अने डुराचारी जा-
एवो, तथा जेनुं मस्तक पर्वतना शिखरनी पेठे उ-
पर टोचवालुं होय, तेने एकावतारी जाणवो, जेना
मस्तकमां टाल पडेखी होय, तेने धन तथा पुत्रोर्थी
सुखी जाणवो, जेना मस्तकमां बिलकुल वाल
उगता न होय, तेने पण दरिङ्गी जाणवो.

हवे मस्तक परना केशोनुं स्वरूप कहे डे.

इयाम जमरा सरखा इयाम रंगवाला जेना केशो
होय, तेने जोगी जाणवो, तथा जेना केशो चूरा
होय, तेने लंपट जाणवो; वली जेना केशो जाका
होय, तेने दुंका आयुष्यवालो जाणवो, तथा जेना
केशो दुंका होय अने दुटा दुटा होय, तेने मोटो
बोन्निष्ट जाणवो, तथा जेना केशो बरम होय, तेने
सुख मवी शकतुं नथी; वली जेना केशो लाल रंगनी
जांश मारता होय, ते बहुज लोकप्रिय थाय डे,
तथा जेना केशो अत्यंत लांबा वधे डे, ते स्त्रीर्ने
वद्वन्न थाय डे, अने जेना केशो नरम रेशम जेवा

(४७)

होय डे, ते राजा तरफथी पण मान मेलवी शके डे.

हवे हाथनी रेखाऊनुं विस्तारथी स्वरूप कहे डे.

पहेली आयुष्य रेखा करन आगलथी शरु थइने जेटली आंगलीउ उदांगी जाय, तेटलां पचीस पचीस वर्षोनुं आयुष्य जाणावुं. पडी बीजी रेखा तेनी जो-डेथी करन आगलथी नीकलीने अंगुठा तथा तर्जनीनी वचे जाय डे, ते जो संपूर्ण रीते पसार थएली होय, तो तेने धणुं धन मळे डे. हवे मणिबंधथी एक रेखा चालीने जो ते उपर कहेली रेखा साथे मदेली होय, तोपण ते बहुज धनवान् थाय, पण ते लोन्निष्ट थाय. तथा मणिबंधथी नीकलेली बीजी रेखा नीकलीने पण जो तेनीज साथे मली होय, तो ते धनवान् थाय डे, पण जो उपरनी रेखा साथे मली न होय, तो धन मळे, अने पाढुं ते चाढ्युं जाय ने; वली रेखावालो माणस पोते कमावेदुं धन पोतेज जोगवे डे.

वली ते रेखाऊनी वचे चामर, श्रीवत्स, ध्वज, उत्र, अंकुश, सिंह, कमल, धनुष्य, दंक, चक्र अने गदाना आकारो होय, ते माणस चक्रवर्ती राजा थाय; वली टचली आंगलीना देरवा पर जो चक्रनुं चिह्न होय, तो

ते धनवान् अने सुखी आय, अंगुष्ठाना मूलमां जो ज-
वनी माला होय तो ते माणस पण अस्यंत सुखी आय.

जेना हाथमां घणीज रेखाउं होय, ते माणस
मूर्ख, निर्धन अने निर्बंज आय डे, तथा तेनो व्य-
वहार लोकोमां वधतो नथी तथा बहुज धातकी
आय डे अने तेथी महापापो बांधे डे; वली मणिबं-
धथी चालेली रेखा जो अंगुठा अने तर्जनीनी वच्चे
जाय, तो सारी, अने जो आंगलीउं सन्मुख जाय, तो
छुःख आपे; वली जेनी आंगलीउंमां जव होय, तेने
महाविद्धान् जाणवो; वली जेने जमणा अंगुठामां
जव होय, तेने घणा पुत्रो आय, जेने तर्जनी अने
वचली आंगलीउं वच्चे डिड रहे, तेने घेर लळ्ही स्थिर
वास करे नहि, तथा जेने तेमां डिड न रहेतुं होय, ते
बहु धनवालो पण लोन्निष्ट आय; वली जेने सन्मुख
रेखा, मष्ट होय, तेनो व्यवहार घणो सारो
होय तथा तेने सुख संपदा पण घणी मळे डे;
वली जो आंगलीउंमां त्रण त्रण ऊर्ध्वे रेखाउं
होय, तो तेउनुं तेने उत्तम फल मळे डे, तथा
जेना नखो लाल होय, अने तेनी अंदर सफे-
द बिंकुउं होय, तेने पण राज्यलळ्ही मळे डे; वली

(शै)

जेना हाथमां उद्धुखलं अने मुशलैनी रेखा होय,
तेने सामुद्रिक शास्त्र प्रमाणे कृपण जाणवो.

हवे पुरुषना पगनी रेखाऊनुं स्वरूप कहे डे;

जेना पगमां ऊर्ध्वरेखा होय, ते माणस अत्यंत
धनवालो तथा ज्ञाग्यशाली थाय, पण जो ते त्रुटेली
होय, तो ते निर्जागी थाय.

वली जेना पगमां रथ, ठत्र, बाण अने चक्र हो-
य, ते मोटा राजानी पदवी मेलवी शके; वली जेना
पगमां अंकुश अने कुंकुलनो आकार होय, ते दिवा-
ननी पदवी लइने राजा तरफनुं अत्यंत मान पासे डे.

हवे स्त्रीउनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.



जे स्त्रीना पगनां तबीयांडे लाल होय, तेने
उत्तम जाणवी अने ते पतिव्रता होय, तथा
राजाने योग्य होय डे.

वली जे स्त्रीना पगनी आंगलीडे एक बीजी
साथे मली गयेली होय, ते स्त्री राजद्वारने शोचा-
वे डे, तथा पुत्रवती थाय डे.

१ खांडणीयो. २ सांबेदा आकारनी.

वली जे स्त्रीनी पगनी तर्जनी आंगली बीजी आंगलीउ उरतां वधती होय, ते ससरा, सासु अने पतिने पण प्रिय लागे डे.

जो तर्जनी आंगली करतां तेनी पगनी मध्य आंगली वधेली होय, तो ते बहुज अहंकारी थाय.

वली जे स्त्रीनी पगनी अनामिका आंगली सर्वश्री मोटी होय, तेने अत्यंत उत्तम फल माले डे. तथा जे स्त्रीनी पगनी टचली आंगली सर्वश्रीमोटी होय, ते स्त्री स्वजन संबंधीउमां अत्यंत मान मेलवे डे.

वली जे स्त्रीना पगनी सधली आंगलीउ नानी होय, ते स्त्री मर्यादामां रही शकती नथी. जो पगनी टचली आंगलीश्री पण अनामिका आंगली नानी होय, तो तेवी स्त्री कदाच रूपाली होय, तोपण तेणीने परण्या पडी पण तजवी; केमके तेवी स्त्री अंते दगो दृश्यने पतिने तर्जीने चाली जाय डे.

वली जे स्त्रीनी पगनी वचली आंगली सर्वश्री नानी होय, ते स्त्री कोश पण पर पुरुषनो संग करे नहि.

वली जे स्त्रीना पगनी तर्जनी आंगली सर्वश्री नानी होय, तोपण तेने परण्या बाद पण तजवी, केमके तेवी स्त्री हमेशां पर पुरुष साथे विद्वास कर्या करे डे.

(३१)

हवे स्त्रीनी जंघानुं स्वरूप कहे डे.

जे स्त्रीना पगनी जंघाडे गोल, अरिसा जेवी च-
खकती तथा मांसयुक्त होय, ते स्त्री उत्तम जाण-
वी; तथा जे स्त्रीनी जंघा पातली अने विषम होय,
तेने नगरी जाणवी; जे स्त्रीनी जंघा पर घणा केशो
होय, तेने पति तथा धननो क्य करनारी जाणवी.

हवे स्त्रीनी पीरनुं स्वरूप कहे डे.

जे स्त्रीनी पीरनो ज्ञाग सरखो होय डे, ते स्त्री
पोताना पति पर अत्यंत प्यार राखे डे; जे स्त्रीनां
नितंबस्थखो अत्यंत निविक्ष होय, ते स्त्री पोताना नर-
तारनो प्रेम मेलवीशके नहि, तथा स्वेष्टाचारिणी थाय.

जे स्त्रीनी नाज्ञि गंजीर होती नथी तथा जेनुं
उदर घमाने आकारे होय डे, तेनी साथे कदि पण
व्यवहार करवो नहि. जे स्त्रीनां कुच (स्तनो)
ग्रातीमां बेसी गयेलां होय, तथा उपरथी बरावर
देखातां न होय, ते स्त्रीने अनिष्ट जाणवी; तथा
तेने वंध्यापणानो दोष होय; वली जे स्त्रीनो कंठ
बांबो होय तथा जेणीनी गति बहु उतावली होय,
तेने निर्जागिणी जाणवी, तथा ते हमेशां परघरे न-
म्या करे डे, अने नीच पुरुष साथे पण कामकीमा करे डे.

वली जे स्त्रीना हाथ लांबा होय, ते दरिढ़ी होय, तथा जेणीना हाथ ढुंका होय, ते गुणोर्थी हीन होय; वली जे स्त्रीना होठ काला होय, ते स्त्री पतिरहित आय; वली जे स्त्रीना गाल कूवा जेवा उंमा होय, ते स्त्री बहुज गुस्सावाली आय, तथा ते परपुरुष साथे प्रेममां पर्ने; वली जे स्त्रीना गाल उंचा अने जामा होय, ते स्त्री पतिने दगाथी मारे, अने पर पुरुष साथे प्रेममां पडे; जे स्त्रीना दांत होठनी बहार नीकलेला होय, ते स्त्री अंते विधवा आय; जे स्त्रीनी नासिका वांकी होय, ते स्त्री जरतारने बिलकुल वहाळी लागती नथी; वली जे स्त्रीनी नासिका नानकडी अने चीपटी होय, ते स्त्री तुरत विधवा आय डे, तथा पर पुरुषनी साथे चाक्खे डे; वली जे स्त्रीनी जीज्ज श्याम रंगनी होय, ते शंखणी कहेवाय, तथा जेणीनी जीज्ज श्वेत रंगनी होय, ते दासी आय; वली जे स्त्रीनुं तालबुं श्याम रंगनुं होय, ते जरतारने कष्टकारी आय; जे स्त्रीनी आंखो पीला रंगनी होय, ते महापापिष्ठ होय; वली जे स्त्री शरीरमां तमाम पातली होय, ते जर्त्ताने झुःखदायी आय, अने तेने पति साथे बने नहि; जे स्त्रीनी जमर

(३३)

सीधी होय, ते स्त्री पति पर प्रेम करे नहि. जे स्त्री-
ना कान नाना होय, ते स्त्री छुर्जागिणी तथा
धनने नाश करनारी आय. जे स्त्रीनुं कपाल बहुज
नानुं होय, ते स्त्रीने अपशकुनयुक्त जाणवी; वली
जे स्त्रीनुं लबाट बहुज पोहोद्धुं होय, ते व्यज्ञिचारि-
णी होय, माटे तेणीनी साथे व्यवहार करवो नहि;
वली जे स्त्रीनुं मस्तक बहुज नानुं होय, ते स्त्रीने
छुर्जागिणी जाणवी; तथा जे स्त्रीनुं मस्तक अत्यंत
मोटुं होय, तेने मूर्ख जाणवी. जे स्त्रीना वाल चूरा
रंगना, कठोर, जामा अने ढुँका होय, ते स्त्री छुरा-
चारी तथा परिवारनो नाश करनारी, अने पतिने
छुःख आपनारी जाणवी; वली जे स्त्रीना मस्तकमां
केशो तमाम ढुटा ढुटा होय, ते पण धन धान्य
आदिकनो नाश करे डे; वली जे स्त्रीना केशो का-
बरचितरा होय, ते अत्यंत व्यज्ञिचारी होय; तथा
जेना केशो जरा रताश पर तथा जामा होय, ते तु-
रत विधवा आय डे.

जे स्त्रीना केशो सीधा, सूझ्म अने चीकाशवाला
होय, ते स्त्रीने पतिव्रता तथा महासती अने पति
पर प्रेम राखनारी जाणवी.

जे स्त्रीनुं कपाल विशाल अने अर्धचंड सरखा
 आकारवालुं होय, ते घरमां अत्यंत सुख पामे, तथा
 तेने जरतार साथे अत्यंत प्यार होय डे. जे स्त्रीना
 कपाल पर तेजस्वी प्रकाश ऊळकतो होय, ते राजानी
 राणी थाय. जे स्त्रीनुं कपाल सीधुं अने सरखा होय,
 ते अत्यंत सुख आपनारी होय डे. जे स्त्रीनी जमर
 अत्यंत श्याम रंगनी होय, ते अत्यंत सुख देनारी
 थाय डे; वली जे स्त्रीनी जमर धनुष्य सरखा आ-
 कारवाली अने रोमनी श्रेष्ठिशी जरपूर होय, ते
 स्त्रीने सौन्नाग्यवाली जाणवी; वली जे स्त्रीनी भृकुटी
 अत्यंत नमी गयेद्वी न होय, तेने धन, धान्य तथा
 पुत्रोनी वृद्धि करनारी जाणवी. जे स्त्रीने पुरुषनी
 येठे मूठनी जगोए वाल उगेला होय, तेणीने वांज-
 णी जाणवी, तथा तेणीनी साथे संग करवाशी पुरु-
 षने पण अंते नपुंसकपणुं थाय डे. जे स्त्रीनी आंखो
 लांबी होय, तेणीने उत्तम जाणवी, ते स्त्री पर पतिनो
 अत्यंत प्यार होय, तथा तेणीने पृथ्वी पर घणुं मान
 मद्दे. जे स्त्रीनी आंखो नानी होय, ते स्त्री पतिने
 तुरत वश करी शके डे. जे स्त्रीनुं तालबुं लाल रंगनुं
 होय, तेने जरतार वश थाय डे, तथा तेनुं सघळी

जगोए मान वधे डे, अने ते बहुज दानेश्वरी आय
 डे; वली जे स्त्रीनुं तालवुं हमेशां बुखुं रहा करे डे,
 ते निर्बल संतानोने जन्म आपे डे; वली जे स्त्रीनुं
 तालवुं खरबचडुं होय, ते अत्यंत विषयी होय, अने
 घणा पुरुषो सेववाची पण तेणीने संतोष थतो नशी.
 जे स्त्रीने त्रीश दांतो होय, ते मोटा ज्ञाग्यवाली थ-
 इने जरतारने अत्यंत प्यारी थइ पडे डे, तथा जे
 स्त्रीना दांतो बुटा बुटा होय, तेणीना पर जरतार-
 नो अत्यंत प्रेम होय. जे स्त्रीना दांतो दासीमनी
 कली सरखा होय डे, ते स्त्रीने पतिव्रत पालनारी
 जाणवी. जे स्त्रीना दांतोनी उपक्ली हार नीचक्ली हा-
 रनी उपर आवती होय, ते स्त्रीने सौज्ञाग्यवाली जा-
 णवी. जे स्त्रीना दांतो उंचा तथा एकबीजा साथे ब-
 हुज मलीने रहेका होय, तेणीने बीकण अने बुद्धि
 विनानी जाणवी. जे स्त्रीना बत्रीशे दांतो एक सरखा
 खांचा होय, ते राजानी राणी थइने, पति तरफनो
 प्रेम संपादन करे. जे स्त्रीनो नीच घरमां अवतार
 थयो होय, पण जेणीना दांतो स्वज्ञावधीज गुलाबी
 रंगनी ऊँच मारता होय, तेणीने अत्यंत गुणवाली
 तथा धनने वधारनारी जाणीने तुरत परणवी. जे

स्त्रीनी जीज्ञ लाल रंगनी होय, ते स्त्रीने पुत्रो उत्पन्न करनारी तथा सौनाग्यवादी जाणवी. जे स्त्रीनी जीज्ञ सरल अने अणीदार होय, ते स्त्रीने वैरीनो नाश करनारी तथा कीर्ति मेलवनारी जाणवी; वली जे स्त्रीनी जीज्ञ हमेशां जीनी अने अमृतमय रहेती होय, ते स्त्री ज्ञोगविद्वासमां बहुज कुशल होय, तथा घर संबंधी अत्यंत सुख पामे रे. जे स्त्रीनी नासिका सीधी अने दीपकनी शिखा जेवी होय, ते स्त्री धननी वृद्धि करनारी होय; वली जे स्त्रीनी नासिका खरबचमी अने वारंवार मलिन थती होय, ते पोताना पतिने वश करी शकती नथी, तथा ते विधवापणानुं डुःख तुरत ज्ञोगवे रे. जे स्त्रीनी काढीए पुरुषनी पेरे वाल उगे रे, ते स्त्री घरमां रहेली लहमीने फूर करे रे, तथा शत्रुउनो पराज्ञव उपजावे रे, अने लोकोमां अपमान पामे रे. जे स्त्रीना गाल गुदाबना गोटानी पेरे रताशनी ऊँय मारता होय, तथा जरा उपसेला होय, ते पतिनो अत्यंत प्यार मेलवे रे, तथा तेना पर घणा पुरुषो मोह पामे रे; वली जे स्त्रीना गाल कोमल अने विषमता विनाना होय, ते स्त्री पतिव्रता धर्मे करीने युक्त होय, तथा

बोकोमां तेनी कीर्ति फेलाय डे. जे स्त्रीना गालु कु-
वा जेवा उंमा होय, ते पर पुरुष साथे विलास कर-
रवानी बहुज अजिलाषा राखे डे अने पतिने अ-
त्यंत कष्टकारी थइ पडे डे. जे स्त्रीना गालनी चामडी
कर्कशा अने बहुज जाकी होय, ते धननो अने कु-
दुंबनो पण नाश करे डे, माटे तेवी स्त्रीने परण्या
बाद पण घरमां राखवी नहि; वढी जे स्त्रीना गालो
अरिसा सरखा तेजयुक्त कांतिवाला होय, ते स्त्री
घरनी संपदा वधारे डे, तथा पुत्रादिकने पण सुख-
दायक थाय डे. जे स्त्रीना होठ लाख रंगना होय,
तथा धनुष्य सरखा अर्ध गोल आकारवाला होय,
ते स्त्री सुख संपदाने विस्तारे डे, तथा चरतारने पण
अत्यंत सुख आपे डे. जे स्त्रीना होठ जाका तथा
थोका खुद्दा रहे डे, ते स्त्री कुदुंबने डुःखदायक नि-
वडे डे. जे स्त्रीना खज्जा पर शंख अथवा चक्रनी नि-
शानी होय, ते स्त्रीने पद्मिनी जाणवी. जे स्त्रीना
खज्जानी नीचेना ज्ञागना बाहु पर खस्तिकनुं चिह्न
होय, ते स्त्रीने हमेशां लह्जी लावनारी, तथा सुपु-
त्रोने उत्पन्न करनारी जाणवी. जे स्त्रीना कंरमां
त्रण रेखाठे होय, तेने उत्तम ज्ञाग्यवाली जाणवी;

(३७)

पण जो ते रेखाऊं वच्चेथी तुटेक्की होय, तो तेणीने
नुकशान करनारी जाणवी. जे स्त्रीना मणिबंध पर
जवनी माला होय, ते स्त्रीने सौञ्जाग्यवाद्धी तथा छ-
द्धीने लावनारी जाणवी. जे स्त्रीनां स्तनो अत्यंत
कठोर श्रने उंचां होय, ते स्त्री पर पतिनो अत्यंत
प्यार होय डे; वही जे स्त्रीनां स्तनो सुवर्णना कलश
सरखां वच्चे श्याम रंगनी मींटमीवालां होय, ते स्त्रीने
अति उत्तम जाणवी. जे स्त्रीनां स्तनो हमेशां शी-
तल रहेतां होय, तेणीने छुर्जागिणी जाणवी. जे
स्त्रीनां स्तनो हमेशां उष्ण रहेतां होय, तेने काम-
बिलासमां चतुर तथा गुणवंती जाणवी. जे स्त्रीनां
स्तनोनी वच्चे बिलकुल मार्ग रहेतो न होय, तेणीने
छुर्जागिणी तथा कुदुंबनो नाश करनारी जाणवी. जे
स्त्रीनां स्तनो पर वाल होय, तेने माकण सरखी जाणवी.
जे स्त्रीनां स्तनो मांस विनानां तथा नरम होय, तेणीने
शंखिनी जाणवी. जे स्त्रीना रुबा स्तन पर तब अ-
थवा मस होय, तेणीने उत्तम जाणवी, पण जो ज-
मणा स्तन पर मस के तब होय, तो तेणीने ह-
मेशां कंकासवाद्धी तथा छुर्जागिणी जाणवी. जे
स्त्रीना जमणा स्तन पर श्रीवत्सनुं के साथीयानुं छ-

ठन होय, ते स्त्रीने पोताना जरतार तरफथी अति-शय सुख मले दे. जे स्त्रीना कावा स्तन उपर उखल आथवा मुशलनुं चिह्न होय, ते स्त्रीने दुराचारिणी, व्यज्ञिचारिणी तथा कुलनो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीनां स्तनोनी डींटकीडे तमाम श्याम रंगनी होय, ते धननो नाश करे, पण जे स्त्रीनां स्तननी डींटकीडे ज-रा काली अने रताशनी ऊंय मारती होय, ते स्त्रीने उ-त्तम जाणवी. जे स्त्रीनां स्तनोनी डींटडीडे मांथी प्र-सव वखते पण दूध वहेतुं नथी, ते स्त्रीने पुत्रादि-कनो क्षय करनारी जाणवी. जे स्त्रीनां बन्ने स्तनोनी वच्चेना जागमां देवमंदिरनुं चिह्न होय, तेणीने च-क्रवर्तीनी पट्टराणी जाणवी. जे स्त्रीनां स्तनो चपटां होय, तेणीने वांजणी जाणवी.

हवे जे स्त्रीना उदर पर त्रण वबीडे होय, तेणीने उत्तम जाणवी; पण जो तेउमांथी एक पण खंसित थयेली होय, तो तेणीने तुरत विधवापणुं मले दे. जे स्त्रीनुं पेट घडा सरखुं उंचुं तथा स्तनोनी अने पेट-नी उंचाइ सरखी होय, तेणीने शंखिनी तथा छुर्जा-गिणी जाणवी. जे स्त्रीनो उदरनो जाग गंजीर अने उपरथी जणाय तेवो न होय, ते स्त्रीने उत्तम जा-

एवं जे स्त्रीना उदरनी जमणी बाजुए धनुष्यनुं चिह्न होय, तेणीने राणी सरखुं सुख नोगवनारी जाणवी. जे स्त्रीना उदर पर घणाज वाल उगेला होय, तेने राक्षसी समान जाणवी, अने ते स्त्री कुटुंबनो नाश करीने पोते एकली कोइ पर पुरुष साथे अत्यंत विलास नोगववामां व्यन्निचारिणी थाय रे, पण जे स्त्रीना उदर पर सूझा अने न जणाय तेवां रोम होय, ते स्त्रीने उत्तम जाणवी. जे स्त्रीना उदरनो जाग अत्यंत कुवानी पेरे अंदर उतरी गयेलो होय, तेणीने डुर्जागिणी तथा पतिनो द्वेष करनारी जाणवी. जे स्त्रीनो उदरनो जाग खामा खबुचमावालो होय, तेणीने धनमालनो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीना उदरमां हमेशां व्याधि रहेती होय, ते स्त्रीने वांजणी जाणवी.

इवे जे स्त्रीनी नान्नि गंजीर होय, तेणीने अत्यंत उत्तम जाणवी. जे स्त्रीनी नान्नि मांहेशी कमल-पुष्प जेवो मनोहर सुगंध नीकलतो होय, अथवा कस्तुरीना जेवी अत्यंत खुशबोदार सुगंधी नीकलती होय, ते स्त्रीने पद्मिनी जाणवी, के जेवी स्त्री हालना वखतमां मलवी बहुज डुर्बल रे. जे स्त्रीनी नान्नि गोल आकारनी तथा लीला रंगनी ऊंय मारती

होय, ते स्त्रीने नीच कुलमां उत्पन्न थयेली जाणवी. जे स्त्रीनी नाजि मांहेशी वाल नीकदेला होय, ते स्त्रीने राहसी सरखी कुल तथा धननो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीनी कटि पातली तथा मनोहर होय, ते स्त्रीने उत्तम जाणवी. जे स्त्रीनी केम बहुज विस्तार-वाली होय, तेणीने वांजणी जाणवी. जे स्त्रीनी केम बत्रीशथी मांकीने चाक्षीश आंगलना परिघना विस्तारनी होय, ते स्त्रीने अत्यंत उत्तम जाणवी. जे स्त्रीनी केम तेशी उडी पातली होय, तेणीने अत्यंत व्यन्निचारिणी जाणवी. जे स्त्रीनी केड उपरना प्रमाणथी बहुज मोटी होय, ते स्त्रीने धन विगेरेनो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीनी केम नितंब ज्ञागने (केमनी पाठ-खना ज्ञागने) जुदा करी शकती नथी, ते स्त्रीने मूर्ख तथा सर्व साथे कंकास करनारी जाणवी. जे स्त्रीनी केम पर अत्यंत मांस जामेदुं रहेतुं होय, ते स्त्रीने पुत्रोनो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीनी केम पर हाडकांडना टेकराऊ नीकदेला होय, ते स्त्रीने पतिनो तथा कुलनो पण नाश करनारी जाणवी. जे स्त्रीना पेमुना ज्ञाग पर बिलकुल वाल उगता न होय, ते स्त्रीने वांजणी जाणवी. जे स्त्रीनुं

पेनुं उंचुं नीचुं टेकरावादुं होय, ते स्त्रीने दरिंदी जाणवी. जे स्त्रीनुं पेडुं सपाट तथा कोमल होय, ते स्त्रीने राजानी पट्टराणी जाणवी. जे स्त्रीना पेनु परना वालोमां चक्रनो आकार होय, तेणीने वासु-देवनी मुख्य स्त्री जाणवी. जे स्त्रीना पेडुना वालमां चमरानो आकार होय, तेणीने कुबनुं चक्रण करनारी राहसी सरखी जाणवी. जे स्त्रीना पेनुना वालमां शंखनी निशानी होय, तेणीने चक्रवर्तीनी पट्टराणी जाणवी. जे स्त्रीनुं पेनुं अत्यंत कठिन अने मांस वि-नानुं होय, तेणीने छुर्नागिणी जाणवी. जे स्त्रीनी योनि कमलनी पीठना आकारनी होय, ते स्त्रीने धननी तथा पुत्रोनी वृद्धि करनारी जाणवी; वर्षी जे स्त्रीनी योनि कोमल होय, ते स्त्रीने पण उत्तम जाणवी. जे स्त्रीनी योनि लांबी होय तेणीने छुर्ना-गिणी तथा कुबनो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीनी योनिनो जमणो चाग उंचो होय, ते स्त्री घणा पुत्रोने जन्म आपे, तथा जे स्त्रीनी योनिनो लाबो चाग उंचो होय, ते घणी पुत्रीउने जन्म आपे. जे स्त्रीनी योनि बहुज उंमी होय, ते स्त्री वंध्या होय. जे स्त्रीनी योनि पर दक्षिणावर्त चमरो होय, ते स्त्री

(४३)

पुत्रवती, धनवती तथा गुणवती होय. जे स्त्रीनी योनि करोर होय, ते स्त्री डुर्जागिणी जाणवी. जे स्त्रीनी योनि नीचेना ज्ञागमा वधारे गयेली होय, ते स्त्रीने अत्यंत व्यज्ञिचारिणी जाणवी. जे स्त्रीनी योनिनो रंग गुबाब सरखो होय, ते स्त्रीने उत्तम पद्मिनी स-रखी जाणवी. जे स्त्रीनी योनिनो रंग श्वेत होय, ते स्त्रीने मूर्ख जाणवी. जे स्त्रीनी योनिनो रंग कालो होय, ते स्त्रीने धननो नाश करनारी जाणवी.

हवे जे स्त्रीनां नितंबस्थलो (केमनी पाडलना ज्ञागो) अत्यंत विस्तारवालां अने मांसथी बहुज नरेलां होय, ते स्त्रीने प्रायः वांजणी जाणवी. जे स्त्रीनां नितंबस्थलो तमाम उद्दर तथा पीठनी साशेज मदी गयेलां होय, अने पीठ तथा तेझेनो तफावत देखातो न होय, ते स्त्रीने धन धान्यनो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीना नितंबो पर वाल उगेला होय, तेने राहसी जाणीने घरमां राखवीज नहि. जे स्त्रीना नितंबो पर करचली पडती होय, ते स्त्रीनो तुरत त्याग करवो, केमके ते स्त्री घरमां होवाई धननी हानि थाय डे. जे स्त्रीना नितंबो गोख अने मांसथी पुष्ट तथा खाका खबुचमा विनाना होय, ते स्त्रीने

उत्तम जाणवी. जे स्त्रीना नितंबो हमेशां ठंडा रहेता होय, ते स्त्रीने सौजाग्यवाली जाणवी. जे स्त्रीना नितंबो उष्ण रहेता होय, ते स्त्रीने काम विकार-वाली जाणवी. जे स्त्रीना जमणा नितंबो पर विमाननो आकार होय, ते स्त्रीने पद्मिनी जाणवी. जे स्त्रीना जमणा नितंब पर जमरानुं चिह्न होय, तेणीने शंखिनी जाणवी. जे स्त्रीनो माबो नितंबज्ञाग जरा उंचो अने जमणो जरा नीचो होय, तो तेणीने कुटुंबमां क्षेश करावनारी तथा अपयश अपावनारी जाणवी. जे स्त्रीना डाबा नितंबस्थल पर मुशखनुं चिह्न होय, तेणीने धननो द्वय करनारी जाणवी. जे स्त्रीनां नितंबस्थलो कर्कश होय, तेणीने कुटुंबमां क्षेश करावनारी जाणवी.

हवे जे स्त्रीना साथलो गोब तथा मांसथी जरेला तथा केलना स्तंञ सरखा कोमल होय, तेणीने उत्तम जाणवी. जे स्त्रीना साथलो पर वाल उगेला होय, तेणीने पुत्र तथा पतिनो द्वय करनारी जाणवी. जे स्त्रीना साथलोमां हामकांडनाटेकाराउ नीक-क्खेला होय, तेणीने कुब तथा धननो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीना साथलो ढुंका अने कर्कश

होय, तेणीने तुरत विधवा थनारी जाणवी. जे स्त्रीना साथलना मूलमां श्रीवत्सनुं चिह्न होय, तेणीने राजानी राणी जाणवी. जे स्त्रीना साथलमां जमणी बाजुए चक्रनुं चिह्न होय, तेणीने चक्रवर्तीनी पट्टराणी जाणवी. जे स्त्रीना जमणा साथलमां चामरनुं चिह्न होय, तेणीने तीर्थकर सरखा उत्तम पुत्रने उत्पन्न करनारी जाणवी. जे स्त्रीना जमणा साथलमां दंसुनुं चिह्न होय, तेणीने जगत्नो नार्श करनारा पुत्रने जन्म आपनारी जाणवी. जे स्त्रीना मावा साथलमां ध्वजानुं चिह्न होय, तेणीने महाधर्मात्मा एवा पुत्रने जन्म आपनारी जाणवी. जे स्त्रीना मावा साथलमां मुशलनुं चिह्न होय, तेणीने बद्धनद्वनो जन्म आपनारी जाणवी. जे स्त्रीना मावा साथलमां धनुष्यनुं चिह्न होय, तेणीने वासुदेवनो जन्म आपनारी जाणवी. जे स्त्रीना साथलो हमेशां बहुज उष्ण रहेता होय, ते स्त्रीने पुत्रीउ घणी थाय. जे स्त्रीना साथलो जरा ठंडा रहेता होय, ते स्त्री मूर्ख पुत्रोने उत्पन्न करे. जे स्त्रीना साथलो जरा ठंडा अने जरा उष्ण रहेता होय, ते स्त्री उत्तम पुत्र तथा पुत्रीउने जन्म आपे. जे स्त्रीना साथलो चपटा होय, तेणीने

शंखिनी जाणवी. जे स्त्रीना साथलो बहुज करिन होय, ते स्त्रीने राहसी समान जाणवी, अने तेथी ते कुलनो नाश करे. जे स्त्रीना साथलो हमेशां प-सीनाथी नीना रहेता होय, तेणीने उत्तम जाणवी. जे स्त्रीना साथलो पर विलकुल रोम न होय, तेणीने धन तथा विद्यानो पण नाश करनारी जाणवी. जे स्त्रीना घुंटणे काबका सरखा तथा गोब आकारना होय, ते स्त्रीने उत्तम जाणवी. जे स्त्रीना घुंटण पर वाल उगेला होय, तेणीने डाकण समान जाणवी अनेतेथी तेणीनो तुरत त्याग करवो, नहितर कुदुंबनो नाश थाय ढे. जे स्त्रीना घुंटण पर बहुज मांस होय, ते स्त्रीने लक्ष्मीनो नाश करनारी जाणवी. जे स्त्रीना घुंटणोनो जाग विलकुल जणातोज न होय, अने ते साथलना जागो साथे मद्दी गयेलो होय ते स्त्री पतिनो नाश करे. जे स्त्रीना घुंटणोनी वज्रे मत्स्यनुं चिह्न होय, ते स्त्रीने पद्मिनी जाणवी. जे स्त्रीना घुंटण पर नकुल (नोदीयानुं) लंडन होय, ते स्त्रीने शंखिनी जाणवी. जे स्त्रीना घुंटणनी जमणी बाजुए रणस्तंजनुं चिह्न होय, ते स्त्री राजाने घेर जइने रणसंग्राममां पोताना स्वामीनो

जय करावे. जे स्त्रीना बुंटणनी काबी बाजुए रणस्तं-
न्ननुं चिह्न होय, ते स्त्री राजाने घेर जइने रणसंग्रा-
ममां ते राजानो नाश करावे. जे स्त्रीना बुंटणमां
वच्चे खामो होय, ते स्त्रीने तुरत विधवापणुं मळे. जे
स्त्रीना बुंटणनी जमणी काबी बाजुए हाडकानो जाग ध-
णोज बहार नीकलेलो होय, ते पोताना स्वामीथी
द्वार रहीने पर पुरुषने सेववानी इष्टा करे ठे. जे स्त्रीना
बुंटणनी काबी बाजुए जमरानुं चिह्न होय, ते स्त्रीने
दुर्जागिणी जाणवी. जे स्त्रीना बुंटणो उपरथी अ-
णीवाळा होय, ते स्त्रीने चपल जाणवी. जे स्त्रीना
बुंटणमां ऊर्ध्वे रेखा होय, ते स्त्रीने कुखनो नाश
करनारी जाणवी.

हवे जे स्त्रीनी पगनी जंघा आंबानी गोठदीना
आकार जेवी तथा चलकता आरिसा सरखी होय,
तेणीने उत्तम जाणवी. जे स्त्रीनी जंघा पर वाल घणा
उगेला होय, तेणीने मातपिता तथा ससराना कु-
खनो पण नाश करनारी अने लळ्डीनो पण नाश
करनारी जाणवी. जे स्त्रीनी जंघाउमां चक्रनुं, धनु-
ष्यनुं अने श्रीवत्सनुं चिह्न होय, तेणीने अत्यंत उ-

त्तम जाणवी. जे स्त्रीनी जंघाउमां खामा होय, तेणीने तुरत विधवा थनारी जाणवी. जे स्त्रीनी जंघा ढुंकी होय, तेणीने व्यज्ञिचारवाली जाणवी. जे स्त्रीनी जमणी जंघामां खस्तिकनुं चिह्न होय, तेणीने पद्मिनी जाणवी, अने तेवी स्त्री घरमां आव्याशी धन, धान्य पुत्र, परिवार आदिकनी अत्यंत वृद्धि आय डे. जे स्त्रीनी डाबी जंघामां कमलनुं लंडन होय, ते स्त्रीने चक्रवर्तीनी पट्टराणी जाणवी. जे स्त्रीनी जमणी जंघामां देवमंदरनुं चिह्न होय, तेणीने सिद्ध थनार पुत्रोनो जन्म आपनारी जाणवी. जे स्त्रीनी जमणी जंघामां सर्पनुं चिह्न होय, तेणीने शाकिनी सरखी जाणीने तुरत तजवी. जे स्त्रीनी बन्ने जंघाउमां वीं-बींनुं चिह्न होय, ते पुत्रोनो नाश करनारी आय, तथा तेनी जगत्मां बहुज अपकीर्ति फेलाय.

जे स्त्रीना पगनी उपरनी नसो सूळ्म रीते देखाती होय, तेणीने उत्तम जाणवी. जे स्त्रीना पगनो उपरनो ज्ञाग सपाट होय, तेणीने मूर्ख तथा कदा विनानी अने डुर्जाग्यवाली जाणवी. जे स्त्रीना पगनो उपरनो ज्ञाग काचबानी ढाक सरखो होय, तेणीने अतिउत्तम जाणवी. जे स्त्रीना पगनी आंगलीउनी

वच्चे रिद्धो देखातां होय, अने ते एक बीजाशी
 घणांज रेटां रेटां होय, तो तेणीने नरतारतथा स-
 सराना समस्त कुदुंबनो नाश करनारी जाणवी. जे
 स्त्रीना गुद्फो (घुंटीजे) गूढ अने वाल विनाना होय,
 तेणीने अत्यंत उत्तम जाणवी. जे स्त्रीना गुद्फो पर
 वाल उगेला होय, अने तेनो आकार जो नमराना
 जेवो होय, तो तेणीने पिशाचणी सरखी जाणीने
 छूर तजवी. जे स्त्रीना पगना अंगुठा पर घणा वालो
 उगेला होय, ते वन्ने कुलोनो नाश करनारी आय.
 जे स्त्रीनी टचक्की आंगखी सुंदर अने लाल नखोवा-
 खी होय, ते स्त्री उत्तम जाणवी. जे स्त्रीना मावा
 पगने तबीये ऊर्ध्वे रेखा होय, अने ते पगनी पींझी
 पासेथी चालीने वचमां फाट पङ्घा विना अंगुठा
 अने तर्जनी आंगखीनी वच्चे आवेकी होय, तो ते
 स्त्रीने पङ्घिनी जाणवी. जे स्त्रीना पगनुं तबीयुं खर-
 बचडुं अने कठोर होय, ते स्त्रीने अत्यंत व्यजिचा-
 रिणी जाणवी. जे स्त्रीना पगनां तबीयां पर नमरानो
 आकार होय, तेणीने पुत्र तथा पतिनो नाश कर-
 नारी जाणवी. जे स्त्रीना पगनां तबीयां सुकुमाल
 होय, ते स्त्री हमेशां सौन्नाम्यवंती तथा पति विगेरे

सासरीआंडे तरफथी अत्यंत मान मेलवी शके डे. जे स्त्रीना पगना नखो फाटवाला होय, ते स्त्रीने छुर्जागिणी तथा बन्ने कुलोनो नाश करनारी जाएवी. जे स्त्रीना पगना अंगुठाना नखो पीला रंगना होय, तेणीने तुरत तजवी; केमके तेवी स्त्रीर्ड धननो नाश करे डे. जे स्त्रीनी पगनी वचली आंगली टचली आंगलीनी बरोबर लांबी होय, ते स्त्रीने शंखणी जाएवी. जे स्त्रीनी पगनी टचली आंगली गोल अने जरा चपटी होय, ते स्त्रीने राज्यनी धणीआणी जाएवी; तथा तेवी स्त्री दान आदिकथी लोकोमां घणो जश मेलवे डे. जे स्त्रीना जमणा पगनी आंगलीर्डना अंतरमां छिडो देखातां होय, ते स्त्रीने नीच कुलमां अवतरेली तथा व्यजिचारवाली जाएवी. जे स्त्रीना पगना तदीयामां मध्य न्नागमां रथना आकारनुं चिह्न होय, तेणीने शूरवीर तथा राजाने मानीती जाएवी. जे स्त्रीना पगनां तदीयांमां को-ढनां जेवां सफेद चारां होय, तेणीने तुरत विधवा तथा छुःखी अनारी जाएवी. जे स्त्रीनी पगनी पेनी-मां शंखनुं चिह्न होय, तेणीने वासुदेवनी स्त्री जाएवी. एवी रीते पुरुष तथा स्त्रीना शरीरनां चिह्नो कहां.

हवे अश्वोनां चिह्नोनुं स्वरूप कह झ-



जे घोमानी उंचाइ (आगला पगशी पीठ सुधीनी) नेवुंथी पंचाणुं आंगल सुधीनी होय, तेने उत्तम जातिनो घोमो जाणवो; तथा जेनी उंचाइ तेथी अधिक होय, तो तेने लक्ष्मीनो नाश करनारो जाणवो. वक्षी जे घोमानी उंचाइ पंच्याशीशी नेवुं आंगल होय, तेने मध्यम जातिनो अश्व जाणवो; अने जे घोमानी उंचाइ तेथी पण उर्डी होय, तेने कनिष्ठ जातिनो एटखे हळकी जातिनो घोमो जाणवो. जे घोडानी लंबाइ लांगूल (पुंरमा) सहित एकसो ने बे आंगुलनी होय, तेने उत्तम जातिनो घोडो जाणवो. तथा पंचाणुं आंगलथी मांडीने एकसो ने एक आंगुलनी जे घोडानी लंबाइ होय, तेने मध्यम जातिनो घोडो मानवो. जे घोमानी लंबाइ तेथी पण उर्डी अथवा वघारे होय, तेने लक्ष्मीनो नाश करनारो जाणवो. जे घोडाना मध्य ज्ञागनो (पेटनो) घेरावो एंशीशी पंच्याशी आंगल सुधीनो होय, तेने धननी वृद्धि करनारो उत्तम घोमो जाणवो, तथा जे घोमाना मध्य ज्ञागनो घेरावो तेथी

उग्गो अथवा अधिक होय, तेने तेना स्वामीनुं मृत्यु करनारो जाणवो. जे घोमानो आगलनो जमणो पग आगलना माबा पग करतां दुंको होय, तेने अग्नि आदिकनो जय करनारो जाणवो. जे घोमो आगला बन्ने पग उज्जती वखते जरा जमीनथी उंचा राखतो होय, तेने धननो क्षय करनारो जाणवो. जे घोमाना आगला बन्ने पगोमांथी एक पग पण उज्जती वखते जमीनथी उंचो रहेतो होय, तेने शत्रु तरफना जयने करनारो जाणवो. जे घोडानो उज्जती वखते पाड़ला बन्ने पगोमांथी कोइ पण पग जमीनथी जरा उंचो रहेतो होय, तेने उत्तम जातिनो घोमो जाणवो, तथा ते घोडो पोताना स्वामीनी लक्ष्मी वधारे डे.

एवी रीते घोडानां सामान्य लक्षणो कद्यां.

हवे विशेष लक्षणो कहे डे.

जे घोडाना बन्ने कानो अखंकित तथा अणीड-वाला होय डे, तेने अति उत्तम जातिनो तथा कीर्ति अने धनने वधारनारो जाणवो. जे घोमानो जमणो कान माबा कानथी जरा मोटो अथवा नानो होय, अने ते अकरु नहीं रहेतां नमी जतो होय, तेने तेना स्वामीनो नाश करनारो जाणवो.

जे घोमाना जमणा कानमां जमरानुं चिह्न होय,
तेने पण तेना स्वामीना कुबनो नाश करनारो जा-
णवो, पण जो तेना जमणा कानमां दक्षिणावर्त्तच-
क्रनुं चिह्न होय, तो तेना स्वामीने ते राज्य आदिक
लक्ष्मीने मेलवनारो जाणवो. जे घोमाना जमणा
काननी अंदरनी बाजुए सफेद चारुं होय, तेने उ-
त्तम जातिनो घोडो जाणवो; पण ते सफेद चारानी
वच्चे लाल अथवा कालो माघ होय, तो तेने तेना
धर्णीना ऊऱ्यनो तथा कुबनो नाश करनारो जा-
णवो. जे घोमानो माबो कान जमणा कानशी जरा
नानो मोटो होय, तेने देशमां पण दाखल अथवा
देवो नहीं, केमके तेवो घोडो डुकाल अथवा मारी
(मरकी) आदिक जयने उत्पन्न करे डे. जे घोमा-
नो डाबो कान जरा फाटेलो अने अंदरनी बाजुए
सफेद माघवालो होय, तेने धन धान्यादिकनो नाश
करनारो जाणवो. जे घोमाना डाबा काननी उपरनी
बाजुए शंखनुं चिह्न होय, ते घोमानो स्वामी वासु-
देवपणाने नक्की पामे. जे घोडाना माबा काननी
अंदरनी बाजुए घणा मसो होय, ते घोमो राज्यमां
रहेवाथी राज्यनो नाश करे डे, तथा शत्रु तरफना

ज्ञयने उपजावे डे. जे घोडानो डाबो कान उपरना ज्ञागमां अणीवालो न होय, तथा त्यां कंश फाट पडी होय, तो तेवो घोको धननो नाश करे डे, माटे तेवा घोका पर स्वारी बिलकुल करवी नहीं.

एवी रीते घोकाना कर्णनां लक्षणे कह्यां.

हवे तेनी आंखोनां लक्षणे कहे डे.

जे घोकानी आंखोपरनी जमरो पर बिलकुल केश न होय, ते घोडाने कनिष्ठ घोको जाणवो. जे घोकानी आंखो परनी जमरो पर घणाज केशो होय, अने ते खांबा वधीने आंखोने पण ढांकी देता होय, तेने धननो नाश करनारो जाणवो. जे घोकानी आंखो गोल अने तेना रोला बहार उपसी आवेला होय, तो तेने कुदुंब तथा लक्ष्मी आदिकनो नाश करनारो जाणवो. जे घोकानी आंखो अणीजवाली तथा चलकती अने सौम्य होय, तेने लक्ष्मीनो वधारो करनारो जाणवो. जे घोकानी आंखोनो रंग पीकाश पर होय, तेजे रोगी जाणवो. जे घोकानी आंखो अत्यंत सांकडी तथा मांजर रंगनी होय, तेने पण मरकी आदिकनो उपद्रव करनारो जाणवो. जे घोकानी एक आंख बीजी आंख करतां मोटी अने ज्ञानक होय,

तेने राजाए पोताना उपयोगमां लेवो नहीं, केमके तेवो घोम्यो शत्रुघ्नि तरफनो अत्यंत ज्ञय देखाडे डे. जे घोमानी आंखोनो रंग जरा रताश मारतो अने तेजवालो होय, तेने उत्तम जातिनो घोडो जाणवो; ते पर स्वारी कर्याची लडाइमां शत्रुनो नाश आय डे, तथा धननी वृद्धि आय डे. जे घोमानी जमणी आंखमां चक्रनुं चिह्न होय, ते घोम्यो तेना स्वामीनी कीर्ति पृथ्वी पर फेलावे डे. जे घोमानी जमणी आंखना पोपचा पर शंखनुं चिह्न होय, ते घोडो खरीद करवाची राज्य आदिकनी संपदा पोतानी मेले आवीने ज्ञेटे डे. जे घोडानी जमणी आंख फुटेली अथवा हमेशां अत्यंत मेलवाली (पीयावाली) रहेती होय, तेवो घोडो अत्यंत नुकशानकारक होय डे, माटे तेवो घोडो राखवो नहीं. जे घोडानी बन्ने आंखोनां पोपचां पर बीजना चंडने आकारे चिह्न होय, ते घोडो फक्त चक्रवर्तीनिज उपयोगमां आवे डे; अर्थात् तेवा घोडा पर बीजो कोइ स्वारी करी शके नहीं. जे घोडानी डाढ़ी आंखना पोपचा पर सफेद डाघो होय, ते घोडो धननो नाश करे डे. जे घोडानी बन्ने आंखो हमेशां मखिन (पीयावाली) होय डे, ते घोडो चाल

ती वखते स्खबना पामे डे, माटे तेवा घोमा पर स्वारी
 कर्याथी जीवनो जोखम आय डे. जे घोडानी आंखो
 सोनेरी रंगनी चलकती अने अणीदार होय डे, तेमां
 कंश पण संशय नथी. जे घोडानी आंखो नयंकर हो-
 य डे, ते घोडो नुकशान करनारो डे. जे घोमानी जम-
 णी आंखना पोपचा पर एकज मस होय, तो ते तेना
 स्वामीना कुटुंबनी कीर्ति वधारे डे; पण जो एक
 करतां वधारे मस होय, तो ते धन धान्यनो नाश
 करे डे. जे घोडानी बन्ने आंखोनां पोपचां पर घणा
 मसो होय डे, तो ते अग्नि आदिकनो नय उपजावे डे.

एवी रीते तेनी आंखोनुं स्वरूप जाणवुं.

हवे तेनी नासिकानुं स्वरूप कहे डे.

जे घोडानी नासिकानां बन्ने द्वारनी बहारनी
 चामडी लाल रंगनी होय, तेने उत्तम जातिनो
 अश्व जाणवो. जे घोडानी नासिकानां बन्ने द्वारोनी
 चामडी काला रंगनी होय, तेने मध्यम जातिनो
 अश्व जाणवो. जे घोडानी नासिकानां बन्ने द्वारोनी
 चामडी जरा लीलाश मारता रंगनी तथा कोमळ
 होय, तेवो घोमो कोश महान् पुरुषोनेज मळे डे;
 केमके ते सर्व जगाए हनुमाननी पेरे विजयज व-

त्तिवे डे. जे घोमानी नासिकानुं जमणुं छार माबी नासिका करतां जरा मोडुं होय, ते घोडो लक्ष्मीनो नाश करे डे. जे घोमानी जमणी नासिकाना छार पर सफेद चाढुं होय, तेने उत्तम जातिनो तथा कुटुंबनी वृद्धि करनारो घोमो जाणवो. जे घोमानी जमणी नासिका पर कमलना आकारनुं चिह्न होय, तेवो घोडो तेना स्वामीने राज्य आदिक संपदानो लाज मेलवी आपे डे. जे घोमानी जमणी नासिका पर मत्स्यना आकारनुं चिह्न होय, ते घोमो पाणीमां पण सुखेशी तरी शके डे, तथा तेना स्वामीने लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे घोमानी जमणी नासिका पर चक्रनुं लंडन होय, तेवो घोमो पुत्र परिवारनी वृद्धि करे डे. जे घोमानी माबी नासिका पर त्रिशूलना आकारनुं चिह्न होय, तेवो घोमो लमाइ आदिकमां शत्रुने अर्जुननी पेरे जय पमाडे डे. जे घोमानी डाबी नासिका पर जमरानुं चिह्न होय, तेवो घोडो तेना स्वामीनुं संशयरहित बार मासनी अंदर मृत्यु उपजावे डे. जे घोडानी माबी नासिका पर बदामना आकारनुं खंबगोल सफेद चाढुं होय, तेवो घोमो कीर्तिनो नाश करे डे, माटे तेवा घोडाने सर्प-

नी पेढे तुरत तजवो. जे घोमानी काबी नासिका पर घणा वाल होय, अने जमणी नासिका पर बिल-कुल वाल न होय, तेवा घोमाने राह्यसरूप मानीने तुरत तजवो, केमके तेवो घोमो राख्याथी कुदुंब तथा धननी हानि शाय डे. जे घोडानी नासिकानां बन्ने द्वारो सारी रीते खुह्यां नहीं रहेतां चपटां रहे डे, तेवो घोडो रोग आदिकनो उपद्रव करनारो कहो डे, माटे बन्ने नासिकार्ते कठोर अने अंदरथी पण चीकाश विनानी रहेती होय, तेवा घोमाने तजवाथीज कुदुंबभी आबादी वधे डे. जे घोमानी बन्ने नासिकार्ते पर गुह्याबंध तथा अत्यंत लांबा वाल उगेला होय, तेवो घोमो शत्रु आदिकना जयनी पुष्टि (वृद्धि) करे डे, माटे तेवा घोमानो पण त्याग करवो. एवी रीते नासिकानुं लक्षण जाणबुं.

इवे तेना मुखनां लक्षणे कहे डे.

जे घोमाना मुखमांथी शबना (मुमदाना) जेवो छुर्गंध फेलावनारो वास नीकलतो होय, तेवो घोमो रोग आदिकना उपद्रवने वधारे डे. जे घोडाना मुख-मांथी कमलनी सुगंधी सरखो उत्तम वास नीकलतो होय, तेवो घोमो राख्यवाथी राजा आदिकनी महे-

रबानी थाय डे, तथा तेथी लक्ष्मी, कीर्ति विगेरेनो वधारो थाय डे. जे घोमाना मुखमांथी कटु (कम्बो) श्वास नीकदे डे, ते कुदुंबनी तथा लक्ष्मीनी हानि करे डे. जे घोमानो श्वास तमाम शीतल होय डे, ते लक्ष्माइमां शत्रु तरफनो पराजव आपे डे. जे घोमानो श्वास कवोषण (ओमो उषण) होय डे, ते तेजी तथा चिंतवेद्धुं कार्य करी आपनारो होय डे. जे घोमानो श्वास अत्यंत उषण होय डे, ते तेना स्वारनुं कोइ वखते पण मृत्यु करे डे. जे घोमाना दांतो दाकीमनी मोटी कदीच सरखा जरा लालाश रंगना अने सफेत होय डे, तेवो घोमो तेना स्वामीने सार्वज्ञौमनुं (चक्रवर्तीनुं) राज्य अपावे डे. जे घोडाना दांतोनो रंग पीलो होय डे, ते छुकाल आदिकनुं देशमां संकट उपजावे डे, माटे तेवा घोमाने देशमांथी पण हांकी काढवो. जे घोडाना दांतो एक बीजाने मळीने रहेला होय डे, तेवो घोमो तेना स्वामीने धन आदिकनो लाज करे डे; पण जेना दांतो दुटा दुटा तथा खोखरा होय डे, तेवो घोडो तेना स्वामीनुं मृत्यु उपजावे डे. जे घोडाना दांतोनो रंग जरा आकाशना रंग सरखो तथा ते-

जस्ती होय डे, तेवो घोको तेना स्वामीनी अत्यंत कीर्ति वधारे डे. जे घोडाना कपालमां त्रिशूलने आकारे सफेत चिह्न होय, तेने लमाइ आदिकमां विजय करनारो जाणवो. जे घोकाना कपालमां सफेत चक्रनुं चिह्न होय, तेने पण विजय आपनारो जाणवो. जे घोकाना कपालमां अर्ध चंद्रने आकारे सफेत चिह्न होय, तेने तेना स्वामीनी लक्ष्मी वधारनारो जाणवो. जे घोकाना कपालमां गोल आकारनुं सफेत चिह्न होय, तेने तेना स्वामीनुं कह्याण करनारो जाणवो. जे घोकाना कपालमां सफेत कमलना आकारनुं चिह्न होय, तेने पण शुन्न सूचवनारो जाणवो. जे घोकाना कपालमां सफेत सर्पना आकारनुं चिह्न होय, तेने कुटुंबनो क्षय करनारो तथा धननो पण नाश करनारो जाणवो. जे घोडाना कपालमां सफेत मत्स्यना जोक्लाना जेबुं चिह्न होय, तेने महामंगलिक जाणवो; तथा तेनुं चोर आदिकथी सारी रीते रक्षण करबुं. जे घोकाना कपालमां श्याम रंगनुं अंकुशना आकारनुं चिह्न होय, तेने तेना स्वामीनुं मृत्यु करनारो जाणवो. जे घोकाना कपालमां श्याम रंगनुं तथा वज्रे सफेत चारावालुं कोइ पण पक्षीना आकारनुं

चिह्न होय, तो तेने लडाइमां शत्रुनो नाश करनारो जाणीने राजाए तेने निधाननी पेरे घणीज साव-चेतीथी राखवो. एवी रीते तेना मुख आदिकनुं सामान्य लक्षण जाणबुं.

हवे तेना कंठनुं लक्षण कहे डे.

जे घोमाना कंठ पर सोनेरी रंगनो आज्ञास मारती गुडादार तथा कोमळ केशवाली होय, तेने उत्तम जातिनो अश्व जाणवो. जे घोमाना कंठ पर कर्कश (करोर) अने तेज विनानी केशवाली होय, तेने कनिष्ठ (हल्की) जातिनो अश्व जाणवो. जे घोमाना कंठ पर केशवाली बिलकुल न होय, तेने धननो नाश करनारो जाणीने छूरशीज तजवो. जे घोमाना कंठ पर बुटी बुटी तथा वच्चे आंतरावाली केशवाली उगेली होय, तेने तेना खामीनुं मृत्यु सूचवनारो जाणवो. जे घोमानी केशवाली लीला सोनेरी रंगनो आज्ञास मारनारी होय, तेने देवांगी एटके देवताइ घोडो जाणवो. तेवो घोमो लक्ष्मी, कीर्ति तथा कुटुंबनी अत्यंत वृद्धि करे डे.

अत्रे प्रसंग होवाथी तेवा घोमानी कथा कहे डे. पूर्वे श्रीभृगुक्ष (जरूच) नामे नगरमां सुरेंद्रदत्त

नामे राजा राज्य करतो हता, तेने चंद्रकांता नामनी स्त्री हती, तथा तेउने वृद्ध अवस्थामां एक पुत्र थयो. तेनुं नाम तेउए माताना स्त्रीने अनुसारे सूर्यकांत राख्युं. ते पुत्र वीश वर्षनी उमरनो थतां तेमनां मातपिताए कनकवती नामनी एक राजकन्या साथे तेनुं स्त्री कराव्युं. पठी एक दहारे श्रीमुनिसुवत स्त्री विहार करता थका, तथा नव्यजनरूपी कमलने प्रफुल्लित करता थका सूर्यनी पेरे त्यां आवीने समोसर्या. देवोए त्यां रेवा नदीना जमणा कांगा पर समोसरण रच्युं, तथा ते पर बेसीने प्रज्ञु राजा आदिक नव्यलोकोने नीचे प्रमाणे देशना देवा लाग्या.

हे नव्यलोको ! आ संसाररूपी समुद्रमांथी तारवाने दया धर्म सिवाय वीजो कोइ पण धर्म नथी. जे प्राणीउ दया राख्या विना जीवहिंसाथी धर्म माने छे, तेउ नरकमां जड्ने आ नगरमांज रहेनार अग्निशर्मानी पेरे अत्यंत डुःख सहन करे छे. ते सांजली राजाए हाथ जोडीने प्रज्ञुने विनंति करी के हे नगवन् ! ते अग्निशर्मानो वृत्तांत आप कही संजलाववा कृपा करशो. त्यारे प्रज्ञु पण गंजीर ध्वनिथी कहेवा

बाग्या के हे राजन् ! आ नगरमां पूर्वे सोमशर्मा नामे
एक विप्र रहेतो हतो, तेने स्वयंचूति नामनी स्त्री
हती, ते ब्राह्मण वैदधर्मी हतो, तथा अनेक यज्ञ
आदिक क्रियाउ करीने जीवहिंसा करतो, ते का-
ममां तेनी स्त्री पण अनुमोदना करती. ते ब्राह्मण
सघबा ब्राह्मणोनो गुरु कहेवातो हतो, अने तेना कह्या
प्रमाणे सघबा ब्राह्मणो धर्मक्रिया करता हता. पठी
अनुक्रमे ते मृत्यु पामी नरके गयो, तथा तेनी स्त्री प-
ण मृत्यु पामीने नरके गङ्ग. हवे ते ब्राह्मणो अग्नि-
शर्मा नामे पुत्र हतो; तेणे पोताना पिताना मृत्यु
पठी ब्राह्मणोना आग्रही पोताना पितानुं कार्य सं-
चाद्युं, तथा यज्ञादिक क्रिया करवा लाग्यो. एक
दहाके तेणे अश्वमेध नामनो यज्ञ करवाने ब्राह्मणोने
समजाव्युं, अने ते माटे तेणे ब्राह्मणोने एक
उत्तम जातिनो अश्व लाववाने कहुं, तेथी तेउए
शोध करीने गंधार देशमांथी एक उत्तम जातिनो
अश्व शोधी काढ्यो, तथा तेने यज्ञमां होमीने
नरकमां जवानो उपाय शोधी काढ्यो. पठी स-
घबा ब्राह्मणोए एकगा यश्ने आ रेवा नदीना कां-
गा पर एक यज्ञमंडप उज्जो कर्यो, ते वखते देशांत-

(६४)

रोमांथी घणा ब्राह्मणो ते यज्ञमां जाग लेवा माटे
आव्या हता.

एटलामां ते घोकाना पुण्यथीजं खेंचाएला होय
नहीं जेम, तेम अमों पण अहीं आवी पहोँच्या.
अमारुं आगमन सांजदीने घणा चब्यजनो देशना
सांजदवाने आव्या. तेमां तमारा पिताना पिता
चंडशेखर पण अमारी देशना सांजदवाने आठ्या
हता; तेउनी साथे आ नगरीना अत्यंत धनवान्
कमलशा नामे शेठ पण आव्या हता. ते शेठ बहुज
चङ्ग परिणामवाला तथा आसन्नचब्य (तुरत मोळे
जनारा) हता; धर्मदेशना सांजद्या बाद कमल-
शाहे अमोने अंजलि करी (हाथ जोमीने) पूऱ्युं
के हे जगवन् ! आ शहेरमां ब्राह्मणोए अश्रमेध
यज्ञनो प्रारंभ करेलो डे, अने तेनी क्रिया आज
एक मास थयां तेउ करे डे, वळी तेउए ते क्रियामां
अनेक ठाग (बकरां) आदिकनो होम कर्यो डे,
अने आवती काळे तेउ एक घोकानो होम करनारा
डे; तेउनुं आवुं हिंसामय कार्य जोइने अमोने तो
कंपारी बुटे डे; माटे ते जीवनी कोश पण प्रकारे
रक्षा थाय, एवो मार्ग आप सूचववा कृपा करशो.

ते सांचली अमोए ते शेरने कहुं के हे श्रेष्ठिन् ! ते
 अग्निशर्मा ब्राह्मण अजवी डे; तथा आवी रीतनां
 हिंसक कार्यों करीने ते नरके जवानो डे; वक्ती आ-
 वती काले ते जे घोमानो होम करनारो डे, तेनी र-
 का माटे तथा हिंसक ब्राह्मणोने प्रतिबोधवा माटे-
 ज अमारुं अहीं आवतुं थयुं डे, ते घोमो देवांगी डे,
 अने देवताएज ते अग्निशर्मानो नाश करवा माटे
 पोते घोमानुं स्वरूप धारण करेखुं डे; ते घोमो दे-
 वताइ डे, तेनुं चिह्न ए डे के तेनी केशवाली लीला
 सोनेरी रंगनी चलकती डे; अने तेवी केशवाली
 आ पृथ्वी परना घोमाउमां होती नथी. तेम तेनां
 लक्षणो पण सघबां उत्तम जातिना घोमानां डे. ते-
 नुं विशेष स्वरूप तमोने आवती काले प्रज्ञातमां ज-
 णाशे. एटखुं कही प्रज्ञ मौन रहा.

राजा तथा शेर पोतपोताने स्थानके गया; शे-
 रना मनमां तेज विचार घोलाया कर्यो, तथा क्या-
 रे प्रज्ञात थाय ? तेनो विचार करतो ते निझावश
 थयो. रात्रिने पाठ्ले पोहोरे तेने स्वप्न आद्युं के ते
 घोमो पोताना छारमां बांधेलो डे, तथा तेथी पोता-
 नी लक्ष्मी आदिकमां बहुज वधारो थयो डे.

पठी प्रज्ञाते शेठ जायत अइने तथा नित्यनियम करीने अमारी पासे आव्यो, तथा पोतानुं स्वप्न अमोने तेणे कही संज्ञाव्युं. पठी अमो पण राजा आदिक परिवार सहित ते यज्ञस्थानके गया. ते वखते यज्ञनी सधबी तैयारीउ चाली रही हती. केटलाक ब्राह्मणो ते घोकाने उष्ण जलथी नवराववा खाग्या; पठी तेउए तेना मस्तकमां सिंदूरनुं तिलक कर्युं; तथा तेना पर दीक्षा रंगनुं रेशमी कपडुं आहादन कर्युं. एक ब्राह्मणे लाल रेशमी कपडाथी तेनी आंखो पर पट्टबंध कीधो. अग्निकुंडमां चंदन, धूप, मध, धी विगेरे नाखतो तथा मुखथी वेदपाठ जणतो थको अग्निशर्मा पण एक पाटला पर अग्निकुंडनी जमणी बाजुए बेरेलो हतो, ते वखते अमारी आज्ञाथी अमारी साथेना एक साधुए अग्निशर्मानी सामे जोइने तेने कह्युं के हे अग्निशर्मा ! आवी रीतनी हिंसा करीने तुं नरकमां जवानी केम इहा करे ठे ? ते सांजली अग्निशर्माने अत्यंत क्रोध चड्यो, अने तेणे ब्राह्मणोने हुकम कस्यो के आ जैन साधुउने मंमप बहार काढी मेलो. ते सांजलतांज घोकाए पोतानुं नरसिंहनुं जयंकर रूप

करीने ते अग्निशर्माने बबता कुंकमां नाखी दीधो, जेथी ते मृत्यु पामी ठढे नरके गयो, तथा त्यांथी नीकदी अनन्तो संसार रखमशे.

आवी रीतनुं आश्र्वय जोइ सघबा ब्राह्मणो तो जयन्तीत थ्या, तथा अमारुं शरण लइने हाथ जो-कीने बेरा. परी ते घोकाए पोतानुं जयंकर रूप स-मावी दीधुं; तथा त्यारथी ब्राह्मणो पण नरसिंहरू-पने पूजवा लाग्या. ते विष्टे केटलाक ब्राह्मणोए अ-मारी पासे दीक्षा दीधी, तथा केटलाकोए श्रावक-व्रत अंगीकार कस्यां. परी अमो सघबा परिवार सहित अमारे स्थानके आव्या. परी ते घोडो पण कमलशा शेरने घेर तेमनी साथे गयो, तथा त्यां केटलोक काल रहीने पाडो पोताने दिव्य स्थानके गयो. ते घोकाना प्रजावथी ते शेरने घेर लक्ष्मी आदिकनी अत्यंत वृद्धि थइ. अंते कमलशा शेरे तथा चंद्रशेखर राजाए पण दीक्षा दीधी अने घणो काल तपस्या करी खर्गे गया, तथा त्यांथी चक्री महाविदेहमां जइ मोक्ष जशे.

आवी रीतनुं वृत्तांत सांचलीने सुरेंद्रदत्त राजाए तथा तेनी छ्वी चंद्रकांताए पोताना पुत्र सूर्यकांतने

राज्य सोंपीने दीक्षा दीधि, अने प्रचु पण विहार करीने अन्य स्थानके गया.

पाठबाथी सूर्यकांते पण प्रचुए जे जगोए देशना दीधि हती, ते जगोए एक मनोहर स्तंजोथी सुशो-
जित वे मालवाखुं रेवा नदीना जमणा कांठा पर एक जिनमंदिर बंधाव्युं, तथा तेमां श्री मुनिसुव्रत स्वामी-
जीनी प्रतिमा बेसाडी; अने त्यारथी ते नगरना घणा लोको जैनधर्म पालवा लाग्या. (आ ग्रंथना कर्ता श्री जडबाहु स्वामी कहे छे के) अमो पण ते नगरमां जइ, ते जैनमंदिरनी यात्रा करीने पवित्र थया ठीए, केमके त्यां रहीने श्री मुनिसुव्रत स्वामी-
जीए ते यङ्गमां ज्ञाग लेनार ब्राह्मणोना आग्रहथी तेउना प्रायश्चित्त माटे केटबांक शास्त्रो प्ररूप्यां हतां; अने तेथी श्रीवीर प्रचुए पण प्रायश्चित्त लेवा माटे श्री जृगुकष्ठ (जरुच) नगरमां जइ लेवानुं कखुं छे; अमोने पण एक वखते पाटबीपुत्रमां मदेबा संघे नेपालमांथी बोलाव्या हता, पण ते वखते अमो त्यां चौदे पूर्वि मुहूर्तवारमां गणी जत्राय, एकी विद्या साधता हता, तेथी त्यां पाटबीपुत्र आववानी अमोए संघनी आज्ञानो चंग कयों हतो; अने तेना

प्रायश्चित्त माटे अमोए पण एक वखत भृगुकब्द
आवीने श्री मुनिसुव्रत प्रचुजीनी प्रतिमा समक्ष
अद्धमना तप सहित प्रायश्चित्त लीधुं हतुं; ते वखते
तेमना अधिष्ठायकजीए साक्षात् सीमंधर स्वामी-
जीने पूर्णीने अमोने ते दोषरहित जणाव्या हता-
ते विषेनुं विशेष वृत्तांत अमारा रचेला यात्राप्रबंध
नामना ग्रंथयी जाणी देवुं.

हवे घोमानां लंडनोनुं स्वरूप कहे डे.

जे घोमाना आगला जमणा पगना साथलमां
घोला रंगनुं दक्षिणावर्त चक्र होय, तेने तेना स्वा-
मीनी लक्ष्मीनी वृद्धि करनारो जाणवो, पण जो ते वा-
मावर्त होय, तो उखटो धननी हानि करनारो जाणवो.
जे घोमाना आगला जमणा पगना धुंटण पर वाळोनो
गुह्यो होय, तेने कुदुंबनो नाश करनारो जाणवो. जे
घोमाना आगला जमणा पगना साथलमां मत्स्यना
आकारनुं चिह्न होय, तेने धननी वृद्धि करनारो तथा
जय मेलवनारो जाणवो. जे घोमाना आगला जमणा
पगना साथल पर सफेद रंगनुं त्रिशूलनुं चिह्न
होय, ते पर कदी पण स्वारी करवी नर्ही, केमके
तेवो घोमो वक्र चालनो होय डे; अर्थात् जे जगोए

जबुं होय, ते जगोए नहीं जतां उलटी जगोए ते
जाय ढे. जे घोमाना आगला जमणा पगना गोरणमां
वीडीना आकारनुं श्याम रंगनुं चिह्न होय, तेने रोग
आदिकनो उपद्रव करनारो जाणवो. जे घोडाना
आगला जमणा पगना धुंटणनी नीचेना जागमां स-
फेद रंगनुं मुश्लने आकारे चिह्न होय, तेने कुदुंब
तथा धननो पण काय करनारो जाणवो. जे घोमाना
जमणा पगनी खरी पर घणा खाका होय, ते घोमो
राज्य आदिकनो नाश करे ढे. जे घोडाना आगला
जमणा पगनी खरीमां घणी फाटो होय, ते राज्य
तथा कुदुंबनो पण नाश करे ढे. जे घोडाना आगला
जमणा पगनी खरी आकाशी रंगनी होय, तेवो
घोमो धन विगरेनी वृद्धि करे. जे घोमानी आगला
जमणा पगनी खरी पीला रंगनी होय, ते रोग आदि-
कनो उपद्रव करे ढे. जे घोडाना आगला जमणा
पगनी खरी काला रंगनी होय, तेने मध्यम जातिनो
अश्वजाणवो. जे घोमाना आगला जमणा पगनी
खरीनो नीचेनो जाग जांगेलो तथा जमीन पर
बरोबर नहीं रही शके तेवो होय, तेवो घोमो कुदुं-
बनो नाश करे ढे. जे घोडाना आगला मावा पगना

बुंटण पर जमरानुं चिह्न होय, ते शत्रुनो जय उप-
जावे डे. जे घोकाना आगला काबा पगना साथखमां
घणा मसो होय, ते तेना स्वामीने रोगी बनावे डे.
जे घोडाना आगला काबा पगना साथखमां सफेद
चक्रनुं चिह्न होय, ते तेना स्वामीने घणो वद्वन्न होय
डे, तथा तेथी कीर्ति आदिकनी वृद्धि थाय डे. जे
घोकाना आगला काबा पगना बुंटण नीचे
काला रंगनुं त्रिशूलने आकारे चिह्न होय, ते तेना
स्वामीने विद्या आदिकनो लाज अपावे डे. जे घो-
डाना आगला काबा पगनी नीचे मुशखानुं काला
रंगनुं चिह्न होय, ते लकड आदिकमां उपयोगी
नाथी, केमके तेवो घोडो तेना स्वारना कहामां नहीं
रहेतां शत्रुनो जय करावी, पोताना स्वामीनो नाश
करे डे. जे घोकाना आगला काबा पगनी खरी लाल
रंगनी होय डे, ते घोडो तेना स्वामीने स्त्री आदि-
कनुं सुख मेलवी आये डे. जे घोडाना आगला
काबा पगनी खरी सोनेरी रंगनी तथा चलकाट
मारती होय, तेवो घोडो निर्धन स्वामीने पण रा-
ज्य अपावे डे.

तेवा घोडानी कथा कहे डे.

पूर्वे श्रीसंज्ञवनाथजीना शासनमां जितशत्रु नामे
राजा कांपीखपुर नामनी नगरीमां राज्य करतो हतो;
तेने कमखा नामे राणी हती. राज्य करतां थका
घणां वर्षो वीती गयां, पण राणीने कंश संतान थयुं
नहीं. राजाए ते माटे घणा देवदेवीउनी मानताउ
करी, पण तेथी कंश पण आशा फलीझूत यश नहीं;
ते राजा मिथ्यात्वी होवाथी मिथ्यात्वीउना कहेवा
प्रमाणे तेणे यङ्ग यागादि कार्यो कर्ख्यां, तथा घणा ब्रा-
ह्मणोने ज्ञोजन जमाड्यां; तथा तेउनी अनुमति प्रमाणे
तेणे घणुं झब्य खरच्युं, पण तेथी पोतानी इड्डानुं
कंश पण सार्थक थयुं नहीं. ते राजानो शुन्नमति नामे
प्रधान हतो, अने ते जैनधर्मी हतो; तेणे राजाने
समजाव्यो के हे स्वामिन् ! पूर्वे करेखां कर्मो प्राणी-
उने ज्ञोगव्या विना बुटको नथी. पूर्व जवे जे प्राणीउ
कोइना बालकोनो तेमनां माता पिता विगेरे बंधुउथी
वियोग करावे डे, तेवा प्राणीउने आ ज्ञवमां सं-
ताननुं सुख मखतुं नथी; माटे हे स्वामिन् ! आप आ
ज्ञवमां निराधार गरीब माणसोने आश्रय आपी
पुण्य उपार्जन करो, के जेथी आ ज्ञवमां नहीं तो

परन्नवमां पण आपने शुन्न संतति थशे. ते सांन्नदी राजानुं मन पण तेम करवाने तत्पर थयुं, अने तेथी तेणे शहेरमां उद्घोषणा (ढंडेरो) करावीके जे कोइ माणस पोतानुं पोषण करवाने अशक्त होय, तेणे आजथी राजा पासेथी अन्न, वस्त्र विगेरे ग्रहण करवुं. एवी रीतनी उद्घोषणा करावीने तेणे एक दानशालामां मंजावी, अने तेमां गरीब अशक्त प्राणीउं माटे अन्न वस्त्रनी सधली सामग्री करावी. पठी ते दानशालामां हजारो गरीब माणसो पोतानुं पोषण करी राजाने आशिष देवा लाग्यां. वली ते राजाए अवाचक प्राणीउंने चरवा माटे केटखीक जमीन बळीश आपी; तथा तेउने पाणी पीवा माटे केटखाक कुंको पोताना राज्यमां बंधाव्या. एवी रीते तेणे अनेक पुण्यनां कार्यो करीने शुन्न कर्म उपर्जन कर्युं. वली ते प्रधानना उपदेशथी सम्यक्त्व पामीने हमेशां जिनमंदिरमां जइ वीतराग प्रचुन्नी नक्कि करवा लाग्यो, तथा उत्तम जैनमुनिउं पासेथी धर्मोपदेश सांन्नदीवा लाग्यो. एवी रीते तेनी श्रद्धा जैनधर्म पर अत्यंत लीन थइ. राणी पण नद्धिक परिणामवाली होवाथी राजाए अंगीकार करेवा मा-

र्गने अनुसरवा लागी. एकी रीते धर्मकार्योंमां रहीने तेडे पोतानो काल निर्गमन करवा लाग्यां. एटलामां तेडेना पुण्यनी प्रबलताथी त्यां श्रीसंज्ञवनाथजी आवीने समोसर्या.

प्रधानना मुखथी प्रज्ञुनुं आगमन जाणीने राजा तथा राणी प्रधान आदिक परिवार सहित तेमने वांदवा माटे गयां. त्यां प्रज्ञु पण देवोए रचेला समवसरण पर बेसीने धर्मदेशना देता हता. ते सांज्ञलवा माटे राजा आदिक पण पोताने उचित जगो पर बेसी गया. ते वखते प्रज्ञुए पण केवलज्ञानथी राजाना तथा राणीना मननो अजिप्राय जाणीने, प्रसंगोपात देशना दीधी के हे ज्ञायप्राणीउ ! जे प्राणी दया राख्या विना परजीवोने उपद्रव करे ढे, ते प्राणी नरवाहन राजानी पेरे पाठलना ज्ञवमां संताप पामे ढे. ते सांज्ञदी जितशत्रु राजाए हाथ जोकीने प्रज्ञुने विनंति करी के हे सामिन् ! ते नरवाहन राजानुं वृत्तांत मने कही संजलाववा आप कृपा करशो. त्यारे दयारूपी जलना उदधि(समुद्र) सरखा एवा प्रज्ञु पण गंजीर स्वरथी कहेवा लाग्या के हे राजन् ! कनकपुर नामे नगरमां नरवाहन नामे

राजा हतो, तेने सत्यश्री नामनी राणी हती. ते राजा-नां मातपिता तेने बालपणामां मेद्वीने मृत्यु पाम्यां हतां, अने तेनो पुत्र राज्यने लायक थयो, ल्यांसुधी मंत्रीउं चलावता हता. एटलामां नरवाहन कुंवर पण युवावस्थाने पाम्यो, ल्यारे मंत्रीउंए तेने सत्यश्री नामनी राजकन्या साथे परणाव्यो. हवे ते मंत्रीउं-मांनो एक विजयसिंह नामनो मंत्री दया विनानो अने क्रूर खज्जावनो हतो. तेनी साथे नरवाहन राजकु-मारनी मित्राइ यद्द. पडी ते कुमार उमर लायक तथा राज्यने योग्य थतां मंत्रीउंए तेने राज्यगादी पर बेसाड्यो. विजयसिंहनी मित्राइथी कुंवरने शि-कार करवानो घणो शोख थयो, तेथी ते तेनी साथे केटलाक खारोने लइने हमेशां वनमां शिकार क-रवा जतो, तथा घणां पशुउनी हिंसा करतो. एक वखते वनमां ते शिकार करवा गयो, ल्यारे तेणे नदीना किनारा परनी एक गुफामां एक सिंहणने जोद्द, ते वखते सिंहण प्रसूति करवानी तैयारीमां होवाई कष्टने दीधे जयंकर गर्जना करती हती. ते वखते नरवाहन राजा पण जय अने आश्र्वर्यधी ते जोवा माटे वृक्षनी उथे पोताना घोका सहित

उन्नो रह्यो, तथा तेनी साथेना विजयसिंह आदिक माणसो पण नदीनी कढणमां बुपाइने रह्या. पठी ते वखते सिंहणे बे बच्चांडने जन्म आव्यो, एट-लामां ते सिंहणनो खामी सिंह पण पोताना तथा सिंहणना जह भाटे एक हरिणनो शिकार करीने लाव्यो, पण एटलामां विजयसिंहना घोक्काए हेषारव कर्यार्थी सिंह क्रोधातुर अश्वे दिशाएर्थी शब्द संज्ञलायो हतो, ते तरफ पुंछरुं उंचुं करीने तथा गर्जना करीने फाल मारीने चाल्यो. त्यां तेणे एक-दम विजयसिंहना घोक्का पर तुटी पडीने तेने नीचे पाळ्यो अने विजयसिंहने पण मारी नाख्यो. ते जोश एक शूरवीरे त्यां आवीने तखवारथी सिंहनो पण नाश कर्यो. सिंहे वेदनानी गर्जना मृत्यु वखते करवार्थी सिंहण ते तरफ दोकी आवी, त्यारे नरवाहन राजाए पाडलार्थी आवीने ते सिंहणने पण तखवारथी मारी नाख्वी. पठी राजाए सिंहणनां ते बन्ने बच्चांडने खश्व खेवानो पोताना माणसोने हुक्म कर्यो. पठी तेउ सघला ते बच्चांडने खश्वने पोताना शहेर तरफ आव्या. त्यां राजाए तेमना पर दया लावीने तेमने सारी रीते पादीने

उधेरवानो वचार कस्यो, पण तुरतनां जन्मेकां, तेथी मातानां स्तन्य विना (धावण विना) ते बच्चांडे योमा दिवसमां मृत्यु पास्यां. वढी एक दहामो ते राजा वनमां शिकारे गयो हतो, त्यां एक वाघना पंजाना मारथी तेनुं मृत्यु थयुं. त्यांथी काळ करीने ते चोथे नरके गयो. तेनी पाडल तेने कंइ पण संतान नहोतुं; तेथी तेनुं राज्य प्रधानोए वेंची लीधुं. त्यांथी नरकथी अकाम निर्जराए करीने चवीने हेरा राजा ! आ तुं जितशत्रु नामे राजा थयो दुं. तें पूर्व ज्ञवमां घणा जीवोनी हिंसा करी ढे, तथा तें घणां पशु विगेरेनां बच्चांडेने तेमनां मातपिताथी वियोग कराव्यो ढे, ते कर्मना उपार्जनथी तने संताननी प्राप्ति थती नथी, अने आ ज्ञवमां तो ते तने थनार नथी, पण हवे आ ज्ञवमां जे तुं निराश्रितोने आश्रय आपीने पुण्य उपार्जन करे ढे, तेथी तने आवता ज्ञवमां संताननी प्राप्ति थशे, तथा पडी सुखी यश्ने खर्गे जश्न, तथा त्यांथी चवी महाविदेहमां उत्पन्न थळ मोक्ष जश्न. आ तारो शुभमति प्रधान तो एकावतारी ढे, ते अहींथीज अमारी पासे दीक्षा लइ, केवल पामी मोक्ष जशे.

પઢી રાજા તથા રાણીએ જરૂ પરિણામથી શ્રાવ-
ક્રનાં બ્રતો પ્રજ્ઞ પાસે અંગીકાર કર્યાં. શુજ્ઞમતિએ
પણ દીક્ષા લીધી, તથા પ્રજ્ઞ સાથે રહ્યો. પઢી રાજા
પોતાને સ્થાનકે આવ્યો, તથા પ્રજ્ઞ પણ વિહાર કરી
અન્ય સ્થાનકે ગયા.

હવે અહીં રાજા તો હમેશાં અનેક પુણનાં કાર્યો
કરવા લાગ્યો. એમ કરતા પોતાની વૃદ્ધ અવસ્થા
થદ્ધ, તેથી પોતાનું રાજ્ય કોઈને સૌંપવાને તેણે વિ-
ચાર કર્યો. સઘલા સામંતોને એકગા કરી પંચ દિ-
વ્યો શણગારી ફરવા મોકલ્યાં.

હવે તેજ નગરથી ઓડેક દૂર એક નાનું ગામદું
હતું, ત્યાં એક ગરીબ કુંનાર વનમાંથી માટી બાવીને
તેનાં વાસણો ઘરી ઘણી મહેનતે પોતાનું ગુજરાન
ચલાવતો હતો. તેની સ્ત્રી ગંજીર અને સુશીલ હતી,
તથા તેને બે ગોકરા અને એક ગોકરી હતી. તેઝે
સઘલાં કુંનારને તેના કામમાં મદદ કરતાં હતાં. તે
કુંનારને ઘેર એક ઘોની હતી, તે ઘોડીએ જાણે કુંના-
રના પુણની પ્રબલતાથી જ હોય નહીં જેમ, તેમ એક
ઉત્તમ કિશોરને (વઠેરાને) જન્મ આપ્યો. તે વઠેરા-
માં સઘલાં ઉત્તમ બક્ષણો હતાં, તથા વિશેષમાં તે-

ना आगला काबा पगनी खरी सोनेरी रंगनी हती।
 अनुक्रमे ते वठेरो चार वर्षीनी उमरनो थयो। एटबामां
 ते कुंजारनी दीकरी युवावस्थाने पामेली हती, तेथी
 तेना खम्म माटे कुंजारने चिंता थइ; पोतानी पासे
 बिलकुल धन हतुं नहीं, तेथी ते मोटी फिकरमां
 पड्यो के हुं आ ठोकरीना खम्म शी रीते करीश?
 परी एक दहामो ते कुंजारनी खीने रात्रिए खम्म
 आव्युं के पोतानो स्वामी राज्यगादी पर बेठो डे,
 तथा पोते तेनी राणी थएक्की डे; ते खम्म तेणे प्रजाते
 एक गायना कर्णमां संज्ञावीने पोताना स्वामीने
 कल्युं के हे स्वामिन्! तमो चिंता करो नहीं, तमो
 आपणा आ वठेराने कांपीलपुरमां लइ जाऊ अने
 तेने वेचीने पैसा खावो, केमके आ वठेरो सारो डे-
 तेथी तमोने तेनुं घण्ठुं झव्य मलशे। परी कुंजार
 पण खीनुं वचन मानीने ते वठेरो लइने कांपील,
 पुर प्रत्ये चाव्यो। त्यां तेणे जइ विचार्युं के आ
 वठेरो जो हुं राजाने आपुं तो ते मने घण्ठुं झव्य
 आपशे, एम विचारी ते राजदरबार पासे जइने
 उज्जो। एटबामां राजाए शणगारेलां पांचे दिव्यो
 त्यांथी नीकछां; तथा ते कुंजारना पुण्यथी तथा

(४०)

ते वडेराना प्रज्ञावथी ते पंच दिव्योमांना हाथीए तेना पर कलश कर्यो; अने एकी रीते बीजां दिव्यो पण तेनी पासे प्रगट थयां. ते सघली वात खोकोए राजाने जइ निवेदन करी, तेथी राजाए तेने बोलावीने घाणुं आदरमान दीधुं, तथा पोतानी जोडे बेसाड्यो, अने उत्तम प्रकारनां वस्त्र आनूषणे पहेराव्यां. कुंचार तो आ सघळुं जोइ चकित थइ गयो. पठी राजाए तेने पोताने हाथे अन्निषेक करीने राज्यगादी पर बेसाड्यो तथा तेनुं अन्नयसिंह नाम पाढ्युं. अन्नयसिंहे पण पोताना कुटुंबने त्यां बोलावी लीधुं, अने सुखथी राज्य पालवा लाग्यो, तथा ते सघलो वडेरानो प्रज्ञाव मानीने, तेनुं सारी रीते रक्षण करवा लाग्यो. अंते राजाए अन्नयसिंहने सघलो राज्यकारज्ञार सोंवीने राणी सहित श्री संजवनाथजी पासे दीक्षा लीधी, त्यां उग्र तप तपीने ते स्वर्गे गयो. ते प्रचुना कहेवा मुजब ते अंते मोक्षे जशे.

एकी रीते प्रसंगोपात तेवा घोडानी कथा कही.

हवे जे घोमाना आगला बन्ने पगोनी वज्रे चक्रनुं चिह्न होय रे ते घोडो तेना स्वामीने राजा तर-

फर्थी मान अपावे डे. जे घोमाना नीचेना ज्ञागमां पेट पर शंखना आकारनुं चिह्न होय डे, तेने कछ्याणकारी तथा धननी वृद्धि करनारो जाणवो. जे घोमाना पेट पर सर्पने आकारे चिह्न होय ते तेना स्थामीनुं र मासनी अंदर मृत्यु करे डे, ते वात संदेह विनानी डे. जे घोडाना पेट पर घणा मसो उगेखा होय, तेने राक्षस समान जाणीने झूर तजवो. जे घोमाना पेट पर बिलकुल केश न होय, तेवो घोडो स्त्री तथा संतानोनी हानि करे डे. जे घोमाना पेट पर पद्मना आकारनुं दंडन होय, ते घोमो धन धान्यनी वृद्धि करे डे. जे घोमाना पेट पर वींठीना आकारनुं चिह्न होय, ते तेना खामीना परिवारनो नाश करे डे. जे घोमाना पेट पर चीरा पडेखा होय डे, तेवो घोमो तेना स्थामीने व्याधि आदिकनो उपद्रव करे डे, माटे तेवो घोडो तजवो कह्यो डे. जे घोमाना पेट पर अंकुशनुं चिह्न होय डे, तेने उत्तम जातिनो जाणवो, तेवो घोमो कीर्ति तथा परिवारनी वृद्धि करे डे. जे घोडाना पेट पर कागमाना आकारनुं दंडन होय डे, तेवो घोमो जोजन आदिकनो त्याग करावे डे, अर्थात् रोगनो उपद्रव करे डे. जे

घोमाना पेट पर वृक्षना आकारनुं चिह्न होय डे, तेवो घोडो तेना स्वामीने धान्य आदिकनी वृद्धि करी आपे डे. जे घोमानो पाठ्यनो जमणे पग खोमांगतो होय, तेवो घोडो तेना स्वामीनां संतानो नाश करे डे. जे घोमानो पाठ्यनो जमणे पग वांको होय, तेवो घोडो लक्ष्मीनो निश्चये नाश करे डे. जे घोमाना पाठ्यना जमणा पगना साथलमां बहारना जागमां शंखनुं चिह्न होय डे, तेवो घोमो तेना स्वामीनी अत्यंत कळ्डि वधारे डे. जे घोमाना पाठ्यना जमणा पगना साथलमां नोखियाना आकारनुं चिह्न होय डे, तेवो घोमो तेना स्वामीनुं तुरत मृत्यु करे डे, माटे तेवो घोडो ग्रहण करवो नहीं. जे घोमाना पाठ्यना जमणा पगना धुंटणमां कमलना आकारनुं चिह्न होय डे, तेवो घोमो तेना स्वामीने धर्ममां जोडे डे, तथा धन आदिकनी वृद्धि करे डे. जे घोमाना पाठ्यना जमणा पगना धुंटणनी नीचे सर्पने आकारे चिह्न होय, तेवो घोडो तेना स्वामीनी लक्ष्मीनो नाश करे डे. जे घोमाना पाठ्यना जमणा पगना धुंटणनी नीचे सफेद रंगनुं मुश्कलने आकारे चिह्न होय, तेवो घोमो तेना स्वामीने लक्ष्माण

आदिकमां जोरे रे, तथा तेमाँ तेनो नाश करावे रे. जे घोकाना जमणा पगनी खरीनो रंग कालो होय, तेवो घोको मध्यम जातिनो जाणवो; तेवो घोको लाज अथवा नुकशान कंद पण करतो नशी. जे घोकाना पाठबना जमणा पगनी खरी पर शंखने आकारे चिह्न होय, तेवो घोको तेना स्वामीनी लङ्गी-नी वृद्धि करे रे, तथा पृथ्वीमाँ तेनी कीर्ति फेलावे रे. जे घोकाना पाठबना जमणा पगनी खरी पर सफेद रंगनुं कमलने आकारे चिह्न होय, तेवो घोडो अहण करवाथी धन धान्यनी वृद्धि थाय ठ. जे घोकाना जमणा पगनी खरीमाँ घणी फाटो होय, तेवो घोडो तेना स्वामीनी संततिनो नाश करे रे. जे घोकाना पाठबना जमणा पगनी खरीमाँ मसो उगेला होय, तेवो घोको तेना स्वामीनी लङ्गीनो तथा तेना परिवारनो नाश करे रे. जे घोकाना पाठबना जमणा पगनी खरी पर वाल उगेला होय, तेराक्षसनी परे धन तथा कुटुंबनुं नक्षण करी जाय ठे. जे घोकाना पाठबना माला पगना साथबमाँ धनुष्यने आकारे चिह्न होय, तेवो घोको तेना स्वामीने लडाइ आदिकमाँ विजय मेलवी आपे रे. जे घोकाना पाठ-

(७४)

बना मावा पगनी जांगमां खीसखोकीना आकारनुं
चिह्न होय, तेवो घोमो तेना स्वामीने परदेश गमन
करावे डे, तथा त्यां तेने अत्यंत कष्ट अपावे डे. जे
घोमाना पाठ्यना मावा पगना साथलमां नाल सहित
कमलना आकारनुं चिह्न होय, तेवो घोमो रणसं-
ग्राममां जय मेलवी आपे डे. जे घोमाना पाठ्यना
मावा पगनी जांगमां शुकना (पोपटना) आकारनुं
चिह्न होय, तेवो घोमो आकाशमां एण गमन करे डे.
तेवा घोमानी कथा कहे डे.

पूर्वे तुरुष्क नामना (तुर्कस्तानमां) अनार्य दे-
शमां बस्कुरा नाऱ् ॥ नगरमां मकरकेतु नामे राजा
राज्य करतो हतो; तेने मत्स्योदरी नामनी राणी हती.
तेज नगरमां एक वज्रजंघ नामनो सार्थवाह रहेतो
हतो; ते बहुज धनवान् हतो; तथा तेने त्यां एक
सहस्र (हजार) उत्तम प्रकारना घोमाऊ हता. तथा
बद्धी तेनी पासे घणां शकटो (गामा) हतां. ते अ-
नेक जातनां करीयाणां जरीने गंधार (कंदहार)
तथा बहुद्धी देशमां जश्व्यापार करतो; तथा त्यांथी
झाक्ष विगेरे अनेक जातनां करीयाणां खरीद करीने
पोताना देशमां आवतो. तथा एवी रीते दर वर्षे

व्यापार करीने ते कोको गमे धन एकत्रुं करतो. ते जातनो अनार्य हतो, पण तेनो स्वज्ञाव बहु दयालु हतो; तेथी कोश पण प्राणीने ते डुःख देतो नहीं. पोतानी पासेनां पशुउ पर ते बहु जार जारतो नहीं; तथा तेमने हमेशां नियमित रीते ते चबावतो. वक्ती ते दर वर्षे पोताने मदेला नफामांथी देशमो ज्ञाग ग-रीब लोकोने पण वहेंची आपतो. एवी रीते पोते दयालु पुण्य होवाथी ते अनेक पुण्यनां कार्यो करतो हतो.

एटलामां ते अनार्य देशमां श्रीवीर प्रचुनुं आववुं थयुं. तेउए त्यां विचरीने अनेक उपसर्गों सहन कर्या डे; तेनुं वर्णन अमोए चेला श्रीवीरचरित्र-मां डे. श्रीवीर प्रचुने जोइने वज्रजंघे इहापोह करतां विचार्यु के आवो वेष में क्यांक जोयो डे; एवी रीते विचार करतां तेने जातिस्मरण ज्ञान उत्पन्न थयुं अने पोतानो पूर्व ज्ञव तेने याद आव्यो; पूर्वे पोते पण चारित्र दीधेलुं हतुं तेथी तेणे वीर प्रचुने नमस्कार करीने पोतानुं वृत्तांत जणाव्युं. वीर प्रचुए पण तेने जन्मजीव जाणीने धर्मदेशना दीधी. पर्ही तेणे प्रचुने पोताना पूर्वज्ञवनुं वृत्तांत पूब्युं; त्यारे प्रचुए तेने कह्युं के हे वज्रजंघ ! पूर्वज्ञवमां

तुं श्रावस्ती नगरीमां एक वणिक्रपुत्र हतो, तारो
 पिता बहुज धनवान् तथा कुदीन हतो; तारा पिता-
 ना मृत्यु बाद तने वैराग्य शवाशी तें स्वयंबुद्ध आ-
 चार्यनी पासे दीक्षा लीधी हती, पण दीक्षा लीधा
 बाद तने जातिमदनो अहंकार शवाशी ताराशी
 पहेलां जेउए दीक्षा लीधेली हती, तेउने वंदन नहीं
 करवाना हेतुशी तुं युरुशी बुटो पर्नीने विहार
 करवा लाग्यो, तथा उय तप तपवा लाग्यो. डेवटे
 पंदर दिवसनुं अनशन करीने तुं जातिमदशी उपा-
 र्जन करेला नीचगोत्रना कर्मशी अहीं अनार्य देश-
 मां आवी उत्पन्न थयो डे; केमके जीवने पूर्वे करेलुं
 कर्म ज्ञोगव्या विना बुटकारो नथी, पण तने पूर्वन्न-
 वनो संस्कार लागेलो डे; तेथी आ ज्ञवमां जो के तुं
 अनार्य देशमां उत्पन्न थयो ढुं, तोपण तारुं हृदय
 दयाशी जरेलुं डे; तने सघलां प्राणीउ पर स्वाज्ञाविक
 दया उत्पन्न थाय डे, तेथी तुं आ ज्ञवमां अनेक पुण्य-
 बंधन करीने चोथे देवखोके जद्धा, त्यांथी चवीने
 महाविदेहमां जइ मोहे जद्धा. ते सघलुं वृत्तांत
 सांज्ञलीने वज्रजंघनी आंखोमां हर्षनां अश्रुउ जराइ
 गयां. पठी पोताने जातिस्मरण ज्ञान थयुं हतुं, तेथी

तेणे प्रचुनां वचननुं प्रत्यक्षं प्रमाणं जोयुं, अने तेनी मनोवृत्ति जैनधर्म पर अतिशय अनिलाषा धारण करवा लागी. पठी तेणे प्रचुने नमस्कार करीने विनंति करी के हे स्वामिन् ! हुं अहीं अनार्य देशमां मारां पूर्वकृत कर्मोने अनुसारे जन्मेलो हुं; पण हवे तो मने अहीं रहेबुं कंटक तुल्य लागे डे. माटे हवे मारे शुं करबुं ? ते आप कृपा करीने कहेशो. त्यारे प्रचुए पण ज्ञानशी तेनुं आयुष्य मात्र त्रण दिवसनुं जाएयुं, तेथी तेने कह्युं के हे वज्रजंघ ! तारुं आयुष्य मात्र हवे त्रण दिवसनुं डे, माटे तारे कोइ तीर्थस्थानके जबुं, तथा सघलुं धन परोपकारमां खरची-ने तारे फक्त धर्मध्यानमां रहेबुं. ते सांजली वज्र-जंघे फरीने प्रचुने विनंति करी के हे स्वामिन् ! आ अनार्य देशमां तो तीर्थस्थानक कोइ पण डे नहीं अने आर्य देश तो अहींथी बहु छूर डे, तो त्यां त्रण दिवसमां माराशी शी रीते पहोंचाय ? ते सांजली प्रचु-ए पण तेने ज्ञव्यजीव जाणीने कह्युं के हे वज्रजंघ ! तुं विषाद (खेद) कर नहीं, तारी पासे एक हजार उत्तम घोडाडे डे; तेमां जे घोकानी पाठखा मावा पगनी जंघामां शुकना (पोपटना) आकारनुं चिह्न डे,

ते घोमो आकाशमां पण पवननी पेरे गमन करी
शके तेवो डे, अने ते घोमो तने क्षणवारमां तारी
इष्ठित जगोए लङ्घ जशे. ते सांचबी वज्रजंघे फरीने
पण प्रचुने विनंति करी के हे स्वामिन् ! कया तीर्थ-
मां जवाथी मारो उझार थशे ? त्यारे प्रचुए तेने
कहुं के हे वज्रजंघ ! सर्व तीर्थमां शिरोमणि सर-
खा एवा शत्रुंजय नामना तीर्थ प्रत्ये जजे, अने ते
तीर्थ अत्यंत पवित्र डे, त्यां जङ्घ आ घोमाने तुं को-
इने नहीं आपतां वनमां दुटो मूकजे तथा तुं ते
पर्वत पर चमीने अनशन करजे. ते सांचबी वज्रजंघ
तो प्रचुने वांदीने पोताने स्थानके आव्यो, अने
प्रचु पण विहार करता अन्य स्थानके गया.

हवे अहीं वज्रजंघे पोतानी घोमा बांधवानी
अश्वशालामां जङ्घ तपास करी, तेवा घोमाने पो-
ताने घेर आएयो. पोतानी पासेना सघला घोमाऊना
रहाण माटे तेणे पोताना पुत्रने समजाव्यो; तथा
पोतानी पासेनुं केटबुंक झव्य पुत्रने सोंपीने बा-
कीनुं दीन माणसोने तेणे वहेंची आप्युं.

पठी प्रज्ञाते कोङ्घ जाणे नहीं तेम ते घोमा पर
स्वार थङ्घने क्षणवारमां आकाशमार्गे शत्रुंजय तीर्थ

(जए)

पर आव्यो. त्यां घोक्काने वनमां मूकीने पोते अत्यंत ज्ञाव सहित पर्वत पर चड्यो. त्यां श्री युगादीश प्रज्ञुने नमस्कार करीने ते एक उंचा शिखर पर चड्यो; तथा त्यां अनशन करी मृत्यु पामी खर्गे गयो. एवी रीते तेवा चिह्नवाला अश्वने श्रीवीर प्रज्ञुए आकाशमां गमन करनारो कह्यो डे.

जे घोक्काना पाठबना दाबा पगना धुंटण पर सफेद रंगनुं ब्रमरने आकारे चिह्न होय, तेवा घोक्काने तेना स्वामीनुं मृत्यु सूचवनारो जाणवो. जे घोक्काना पाठबना दाबा पगनी खरी काला रंगमी होय, तेने मध्यम जातिनो अश्व जाणवो. जे घोक्काना पाठबना डाबा पगनी खरी सफेद रंगनी होय, तेने उत्तम जातिनो अश्व जाणवो, तेवो घोडो तेना स्वामीने पुत्र परिवारनुं अत्यंत सुख आपे डे. जे घोक्काना दाबा पगनी खरी पर मस उगेका होय, तेवो घोडो तेना स्वामीनी लक्ष्मीनो नाश करे डे. जे घोक्कानी पाठबना दाबा पगनी खरी पर सफेद रंगनुं पुष्पना आकारनुं चिह्न होय, तेवो घोक्को तेना स्वामीनी लक्ष्मीनो क्षय करे डे; तथा तेने शत्रु आदिकनो त्रास उपजावे डे. जे घोक्काना पाठबना दाबा पगनी

खरीनी नीचे अनेक फाटो पडेली होय, तेवो घोको तेना पर स्वारी करनारनो नाश करे डे, माटे तेवा घोका पर स्वारी करवी नहीं.

एवी रीते घोकाना पग तथा उदरनुं स्वरूप कह्युं.

हवे तेना पृष्ठज्ञागनुं (पीरनुं) स्वरूप कहे डे.

जे घोकानो पृष्ठज्ञाग विस्तारवालो तथा वच्चेशी जरा चपटो होय, तेने उत्तम जातिनो अश्व जाणवो. जे घोकानो पृष्ठज्ञाग खामावालो तथा विषम होय, तेवा घोका पर स्वारी कर्याशी स्वारी करनारने रोगनी उत्पत्ति आय डे; माटे तेवा घोका पर स्वारी करवी नहीं. जे घोकाना पृष्ठज्ञाग पर डत्रने आकारे लंठन होय, तेवो घोको वासुदेवनेज मखे डे; पण बीजाने मखतो नथी. जे घोकाना पृष्ठज्ञाग पर शंखनुं चिह्न होय डे, तेवो घोको तेना स्वामीनुं रक्षण करे डे, तथा तेने अत्यंत संपत्ति मेलवी आपे डे. जे घोकाना पृष्ठज्ञाग पर मत्स्यनुं चिह्न होय डे, तेवो घोको पाणीमां सुखेशी तरी शके डे. जे घोकाना पृष्ठज्ञाग पर सिंहना पंजाना आकारनुं चिह्न होय, तेवो घोको रणसंग्राममां सर्वथी उत्कृष्ट जय मेलवे डे, अने तेवो घोको राजाने बहुज उपयोगी तथा

प्रिय थइ पडे डे. जे घोमाना पृष्ठ पर त्रिशूलने आकारे चिह्न होय डे, तेवो घोडो तेना स्वामीनो तथा तेना परिवारनो पण नाश करे डे. जे घोमाना पृष्ठ पर सफेद रंगनुं पद्मना आकारनुं चिह्न होय, तेवो घोमो तेना स्वामीनी संपत्ति वधारे डे. जे घोमाना पृष्ठ पर बिलकुल रोम उगेलां न होय, तेवो घोडो तेना स्वामीनुं एक मासमां मृत्यु निपजावे डे. जे घोमाना पृष्ठ परथी स्वारी करवाई वारंवार रुधिर नीकलतुं होय, तेवा घोमा पर स्वारी करवाई स्वारी करनारने नगंदर आदिक रोगनी उत्पत्ति थाय डे. जे घोमाना पृष्ठ पर कलशना आकारनुं चिह्न होय, तेवा घोमाने महामंगलिक जाणवो, अने तेथी तेना स्वामीने लक्ष्मी आदिकनो घणो लाज थाय डे. जे घोमाना पृष्ठ पर चामरना आकारनुं चिह्न होय, तेवो घोमो चक्रवर्तीने त्यांज उत्पन्न थाय डे; पण साधारण जगोए तेनी उत्पत्ति थती नथी. जे घोमाना पृष्ठ पर दीपकनी शिखाना आकारनुं सफेद चिह्न होय, तेवो घोमो अग्निनो नय उपजावे डे, माटे तेवा घोमाने ग्रहण करवो नहीं. जे घोमाना पृष्ठनाग पर अंदरनुं हाम्कुं उपसीने बहार दे-

खातुं होय, तेवो घोम्नो रणसंग्राममां शत्रु तरफनो
त्रास उपजावे डे. जे घोमाना पृष्ठनी पाठबनो जाग
पुष्ट अने मांसल होय डे, तेने उत्तम जातिनो अश्व
जाणवो; तथा तेवो घोडो दोम्बवामां बहुज वेगवालो
होय डे. जे घोमाना पृष्ठना पाठबना बन्ने जागो
पर चक्रनां चिह्नो होय, तेवो घोडो तेना स्वामीने
लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे घोमाना पृष्ठना पाठबना
बन्ने जागो पर शंखना आकारनां चिह्नो होय डे,
तेवो घोम्नो तेना स्वामीना महत्त्वनी वृद्धि करे डे.

एवी रीते तेना पृष्ठजागनुं स्वरूप कह्युं.

हवे तेना लांगूलनुं (पुंड्राकानुं) स्वरूप कहे डे.

जे घोमानुं पुंड्रकुं जमीनने स्पर्श करतुं होय, तेवो
घोम्नो तेना स्वामीनी लक्ष्मीनो नाश करे डे. जे घो-
मानुं पुंड्रदुं तेना पाठबना पगोना बुंटणोनी उपर
रहेतुं होय, अर्थात् तेटबुं लांबुं होय, तेवो घोडो
तेना स्वामीना परिवारनो नाश करे डे. जे घोमानुं
पुंड्रकुं कोमल, चलकतुं अने गुणादार होय तथा
बुंटणथी नीचे रहेलुं होय, तेवो घोडो तेना स्वामीनी
लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे घोमानुं पुंड्रदुं कर्कश
होय डे, तेवो घोडो तेना स्वामीना परिवारनो नाश

(४३)

करे डे. जे घोमानुं पुंडर्डुं अद्वय केशोवाद्वां होय डे, तेवो घोडो तेना स्वामीनी लक्ष्मीनो नाश करे डे. जे घोमानुं पुंडर्डुं वांकुं रहेतुं होय, तेवो घोमो तेना स्वामीना कुटुंबनो नाश करे डे. जे घोमानुं पुंडर्मुं अत्यंत स्थूल जाऊं होय, तेवो घोडो तेना स्वामीने परदेश गमन करावी कष्ट आपे डे. जे घोमानुं पुंडरमुं स्त्रिग्ध होय डे, तेवो घोमो तेना स्वामीने राज्य आदिकनो लाज्ज मेलवी आपे डे. जे घोमानुं पुंडर्डुं केसरना रंगनुं तथा कोमल अने मनोहर होय डे, तेवो घोडो तेना स्वामीनी लक्ष्मी तथा कीर्तिनी वृक्षि करे डे.

एवी रीते अश्वना पुंडरमानुं स्वरूप जाणवुं.

हवे तेनी गतिनुं स्वरूप कहे डे.

जे घोमो स्वारी कर्याधी स्थिर नहीं रहेतां चप-
लज रहे, तेने उत्तम जातिनो तेजी घोमो जाणवो.
जे घोमो तीर्ठी गतिशी चालतो होय, तेवो घोमो
पण उत्तम जातिनो कहेवाय डे; तथा ते पोताना
स्वामीनी संपत्तिनी वृक्षि करे डे. जे घोमानी गति
धीमी तथा स्वारने कंटालो उपजावनारी होय डे,
तेने कनिष्ठ (हलकी) जातिनो अश्व जाणवो. जे
घोमानी गति सुख उपजावनारी होय डे, तेने उ-

त्कृष्ट जातिनो अश्व जाणवो. जे घोमाने दोमतां थ-
का शरीरे फेन (फीण) आवतां होय, तेने पण उत्तम
जातिनो तथा तेना स्वामीनी लक्ष्मीनी वृद्धि कर-
नारो अश्व जाणवो. जे घोमानी तीव्र गतिमां स-
घला संपूर्ण पगो जमीनने स्पर्श करता न होय,
तेने उत्कृष्ट जातिनो अश्व जाणवो.

एवी रीते तेनी गतिनुं स्वरूप कहुं.

हवे तेना नादनुं स्वरूप कहे डे.

जे घोमानो नाद गंजीरहोयडे, तेने उत्तम जाति-
नो अश्व जाणवो; तथा तेवो घोमो तेना स्वामीनी
लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे घोमानो नाद तीव्र अने
जयानक होय डे, तेवो घोमो तेना स्वामीना परिवा-
रनो तुरत नाश करे डे. जे घोमानो नाद सूक्ष्म होय
डे, तेने हलकी जातिनो अश्व जाणवो, तेवो घोमो
अहण करवाथी नुकशानी थाय डे. जे घोमो वारंवार
हेषारव करतो होय, तेवो घोमो तेना स्वामीना
महत्वनो नाश करे डे. जे घोमो कचित् ज तथा
प्रयाण वखते हेषारव करतो होय, तेवो घोमो क-
छ्याण तथा लाजने सूचवे डे; तेवो घोमो अहण
करवाथी राजा आदिक विजय मेदवे डे.

(४५)

एवी रीते अश्वपरीक्षा समाप्त थइ.

हवे घोमीनी परीक्षा पण अश्व प्रमाणे जाणवी, पण घोमी पर कद्याण इष्टनार मनुष्ये स्वारी करवी नहीं, केमके घोमी पर स्वारी कर्याची सामान्य रीते बद्धी तथा राज्य आदिकनी हानि थाय ढे; तेने माटे कथा कहे ढे.

पूर्वे श्रीवर्धमान नामे नगरमां सत्यसुंदर नामे राजा राज्य करतो हतो, तेने सोमप्रज्ञा नामे राणी हती, तथा सुकांत नामे पुत्र हतो. वृद्ध अवस्थामां राजा तथा राणीए दीक्षा लीधी हती, तेथी राज्य कारज्ञार तेनो पुत्र सुकांत चलावतो हतो.

एक दिवसे त्यां रथनुपुर नामना नगरनो साग-रद्दत नामनो सार्थवाह केटखाक घोमा तथा घोमी-डे लइने ते नगरमां आव्यो. तेनी पासे एक उत्तम जातिनी घोमी हती, ते तेणे राजाने ज्ञेट तरीके आपी; तेथी राजाए खुशी यइने तेनुं अर्ध शुद्धक (जगात) माफ कर्यु. पढी ते व्यापारी पोताना अश्वो त्यां वेचीने तथा घण्ठं ऊऱ्य मेलवीने पोताने नगरे गयो.

सुकांत राजा हमेशां ते घोमी पर स्वार अइने

(४६)

शहेर बहार वनमां फरवा जतो, ते घोर्णीनी गति
अत्यंत सुख आपनारी हती; तेथी राजानी ते पर अ-
त्यंत ममता थळ, अने तेनुं ते घणी चीवटथी रक्षण
करवा लाग्यो.

एक दहाडे तेना राज्य पर अयोध्या नगरना
सूरसिंह राजाए चढाइ करी. सुकांत राजा पण पो-
तानुं लक्षकर लइने तेनी सामे आव्यो; तथा तेउ
बन्ने वज्रे भयंकर रणसंग्राम थयुं, तेमां बन्नेनी से-
नाना असंख्य माणसोनो नाश थयो. ठेवटे सूरसिं-
हनुं लक्षकर कंटाळीने नासवा लाग्युं; त्यारे सुकांत
पण पोतानी घोर्णी पर स्वार थइने केटलाक स्वारो
सहित तेनी पाडल थयो, तेने पोतानी सेना पाडल
आवतो जोइने सूरसिंहे पोतानी सेनाने हिंमत
आपीने पाडी वाळी, तथा सुकांतने पकडीने केद
कर्यो; केमके सुकांत जे घोर्णी पर बेरेलो हतो, ते
घोर्णी सूरसिंहना घोर्णानो नाद सांचलीने स्तब्ध
थळ. पठी एवी रीते सुकांतने शत्रुने हाथे केदी
थएलो जाणीने तेनी साथेना स्वारो पण नासी गया.
पठी सूरसिंह सुकांतनुं राज्य लइने तेने पोतानी

अयोध्या नगरीमां लङ् गयो, तथा त्वां तेने मृत्यु पर्यंत केदमां राख्यो.

एवी रीते जो के सुकांत पोताना कर्मसंयोगे केदमां पञ्चो, तोपण तेमां ते घोडी निमित्तरूपे थइ, माटे घोडी पर स्वारी करवानो श्रीसर्वज्ञ प्रनुए निषेध कह्यो डे.

हवे हस्तीनां लक्षणोनुं स्वरूप कहे डे.



जे हस्तीनी पंदर वर्षीनी उमरे उंचाइ आगला पगथी मांझीने तेना स्कंध पर्यंत बसो ने चालीश अंगुखथी मांडीने बसो ने पचास अंगुखनी होय, तेने उत्तम जातिनो हस्ती जाणवो. जे हस्तीनी उंचाइ बसो ने त्रीश अंगुखथी मांझीने बसो ने चालीश अंगुख सुधीनी होय, तेने मध्यम जातिनो हस्ती जाणवो. जे हस्तीनी उंचाइ तेशी उठी होय, तेने कनिष्ठ जातिनो हस्ती जाणवो, तथा जे हस्तीनी उंचाइ बसो ने पचास अंगुखथी पण वधारे होय, तेने पण हबकी जातिनो हस्ती जाणवो. जे हस्तीनी लंबाइ तेना गंकस्थलथी मांझीने पुछ सुद्धां बसो ने सीतेर अंगुखथी मांझीने बसो ने एंशी अंगुज सुधीनी होय, तेने उत्तम जातिनो हस्ती जाणवो, तथा

(४७)

तेथी उंडी अथवा अधिकी लंबाइ होय, तो तेने कनिष्ठ जातिनो हस्ती जाणवो.

एवी रीते हस्तीनां सामान्य लक्षणे कहाँ.

हवे तेनां विशेष लक्षणे कहे डे.

जे हस्तीनो रंग सफेद बरफ सरखो होय डे, तेने अत्यंत उत्तम जातिनो हस्ती जाणवो, तेवो हस्ती कोइ पुण्यशालीनेज मळे डे.

तेवा हस्तीनी कथा कहे डे.

पूर्वे सिंहल नामना राहस द्वीपमां कूर्मावती नगरीमां राहस वंशमां सिंहवाहन नामे राजा राज्य करतो हतो, तेने रुक्मिणी नामनी राणी हती. ते द्वीपमां हाथीउनी घणी उत्पत्ति थती. एक दिवसे कोइक हस्तिपालके वनमां फरतां फरतां एक हाथीनुं युथ (टोलुं) जोयुं. तेमां एक सफेद रंगना हाथीने ते उपर स्वामीपणुं जोगवतो जोयो. सर्वथी अगारी ते हस्ती चालतो हतो, तथा तेनी पाडल बीजा सर्व हस्तीउ चालता. एवी रीते जोइने ते हस्तिपालके ते वात सिंहवाहन राजाने आवीने कही. त्यारे सिंहवाहन राजाए हस्तिविद्यामां कुशल एवा एक निमित्तिआने बोद्धावीने तेवा हस्तीनुं

माहात्म्य पूर्व्युं. त्यारे ते निमित्तिए शास्त्रोना आधारे कहुं के हे राजन् ! तेवो हाथी कोइ पुण्यशालीनेज मखे डे, अने तेवो हाथी राज्यमां आववाथी लक्ष्मी आदिकनी अत्यंत वृद्धि थाय डे. पठी राजाए ते निमित्तिआने ऊऱ्यथी संतुष्ट करीने विसर्जन कर्यो; तथा केटलाक चतुर हस्तिपालोने ते हाथीने पकड़ी लाववानो हुकम कर्यो.

त्यार पठी ते हस्तिपालको ते बनमां गया, अने केटलीक युक्तिउथी तेने पकड़ी लाव्या; तथा तेने राजाने सोँप्यो. राजाए फरीने ते निमित्तिआने बोलावीने ते हस्ती देखाउयो, तथा तेनां लक्षणो जोवा फरमाव्युं. निमित्तिए पण तेने शुज लक्षणोवालो जोइने कहुं के हे राजन् ! आ हस्ती एवां उत्तम लक्षणोवालो डे के जेथी तमारी राज्यलक्ष्मी आजथी वृद्धि पामवा लागशे. पठी राजाए पण ते निमित्तिआने अमूल्य शिरपाव आपीने विसर्जन कर्यो. पठी तेणे ते हस्तीनुं घणीज चीवटथी रक्षण करवानुं हस्तिपालकोने कहुं. हस्तिपालको पण तेने घणीज संज्ञालथी राखवा लाग्या; तथा ते दिवसथी राजानी लक्ष्मी पण अत्यंत वृद्धि पामवा लागी.

एक वखते ब्रह्मद्वीपनो रत्नसिंह नामे सार्थवाह केटलांक करीयाणांनां वहाणो जरीने ते सिंहबद्धी-पमां वेपार निमित्ते आव्यो. तेणे राजाना दरबारमां ते श्रेत हाथीने जोयो. पठी ते पोतानी वस्तुउ त्यां वेचीने तथा बीजी अनेक वस्तुउ त्यांथी पोतानां वहाणोमां जरीने ते पोताना देश तरफ गयो. त्यां जइ पोताना राजा अन्नयसिंहने तेणे जणाव्युं के हे राजन् ! सिंहबद्धीपना राजा सिंहवाहन पासे में एक उत्तम जातिना श्रेत रंगना हस्तीने जोयो डे; तथा ते हस्तीना प्रजावधी तेनी राज्यबद्धी अत्यंत वृद्धि पामेल्ली डे; ते सांचल्ली राजानुं मन ते हस्तीने लेवाने लबचायुं तेथी तेणे पोताना सामंतोने जणाव्युं के जे कोइ ते हस्ती मने लावी आपे, तेने एक लक्ष सोनामोहोरो हुं आपीश. ते सांचल्लीने एक तीव्रदंड नामना कोटवाले कहुं के हे राजन् ! हुं ते हस्ती आपने लावी आपीश. ते सांचल्ली राजा-ए हर्षित अद्भुते तेने तेम करवानी आज्ञा आपी.

पठी तीव्रदंड एक वहाणमां बेसीने सिंहबद्धीप गयो; तथा त्यां एक व्यापारीनो वेष लळने नगरमां फरवा लाग्यो. अनुक्रमे तेणे ते हस्तीने जोयो; तथा

तेणी रक्षा करनार हस्तिपालने तेणे गुप्त रीते समजाव्युं के जो तुं ते हस्ती मने सोंपे, तो तने हुं दश हजार सोनामोहोरो आपीश. हस्तिपालके पण इव्यनी लालचथी तेम करवाने कबुल कर्युं, केमके इव्यथी योगीउनुं मन पण चलायमान थाय डे. पठी ते हस्तिपालके तीव्रदंडने कहुं के हुं पण तारी साथेज ब्रह्मद्वीप आवीश, केमके जो पठी हुं अहीं रहुं तो राजा मारुं मृत्यु कर्या विना रहे नहीं. तीव्रदंडे पण तेम करवाने कबुल कर्युं.

पठी एक दहाडे ते हस्तिपालक ते हाथीने बहार फेरववाना मिषथी समुद्रकिनारे लाव्यो. त्यां तीव्रदंडे तैयार राखेला वहाणमां तेणे हस्तीने चमाव्यो, अने पोते (हस्तिपालक) पण ते वहाणमां चमी बेरो. पठी तेउए गुप्त रीते ते वहाणने हंकारी दीधुं, तथा पवन अनुकूल होवाथी तेउ तुरत ब्रह्मद्वीपे पहोँच्या. त्यां जइ तीव्रदंडे राजाने वधामणी आपी, राजा पण हर्षित थइने परिवार सहित सामे आव्यो. त्यां राजाए ते हस्तीनुं शास्त्रोक्ति विधिपूर्वक पूजन कर्युं, तथा मोटा महोत्सवथी तेने नगरमां प्रवेश कराव्यो.

(१०७)

पठी राजाए वज्रदंडने एक लक्ष सोनामोहोरो
तथा बीजो पण केटखोक शिरपाव आप्यो, तेम ह-
स्तिपालकने पण ते राजाए केटलुंक पारितोषिक
(इनाम) आप्युं.

ज्यारथी ते हाथी तेना राज्यमां दाखल थयो,
त्यारथी तेनी राज्यलक्ष्मी वृद्धि पासवा लागी, अने
तेथी ते राजा पोताने कृतार्थ मानवा लाग्यो.

हवे अहीं सिंहखद्वीपना राजाने ते वातनी के-
टखेक दहाने खबर पमी; तेथी तेणे हस्तीनी तथा
हस्तिपालकनी घणी शोध करावी, पण तेनो पत्तो
लाग्यो नहीं. तेथी राजा अत्यंत दिलगीर थवा ला-
ग्यो, अने ते दिवसथी ते हस्तीना प्रज्ञावथी तेनी
वृद्धि पासेली राज्यलक्ष्मी पण नाश थवा लागी.

एटखामां त्यां सुन्नद्दसूरि नामना केवली मु-
नि पधार्या, तेमने वांदवाने सिंहवाहन राजा पो-
ताना परिवार सहित गयो. तेमने वंदन करीने ते
पोताने उचित स्थानके बेरो. मुनिए पण तेने यो-
ग्य जाणीने धर्मनो उपदेश कर्या पठी राजाए पो-
ताना हस्तीनो वृत्तांत मुनिने नमस्कार करीने पू-

ब्यो. त्यारे मुनिए पण ते वृत्तांत यथास्थित कही संज्ञवाद्यो.

बली पण मुनिए राजाने कहुं के हे राजन् ! ज्यां सुधी तारां पुण्यो सबल हतां, त्यां सुधी ते हस्ती तारी पासे रह्यो. हवे ते हस्ती ब्रह्मद्वीपना राजानां पुण्यथीज जाणे खेंचायो होय नहीं, तेम तेनी पासे गयो ठे, तुं हवे गमे तेटला उपाय करीश, पण ते हस्ती तने मखवानो नथी. बली जे संपदा तेना प्रजावथी तने मखी हती, तेमां ते हस्ती तो निमित्त मात्रज हतो, केमके प्राणीने संपदा अने विपदा तो तेनां पुण्योने अनुसारेज मखे ठे. माटे हवे तारे ते विषे कशो पण शोक करवो नहीं, बली आ ज्ञवमां पण जो तुं उत्तम धर्मकार्यो करीश, तो तेथी तने ज्ञवांतरमां ते करतां पण अधिक संपदा प्राप्त थशे.

ते सांजखी राजाने वैराग्य अवाथी तेणे पोताना पुत्रने राज्य सोंपीने दीक्षा लीधी, तथा शुद्ध मनथी तपस्यापूर्वक चारित्र पालवा लाग्यो, तथा सुन्दरसूरिनी साथेज विहार करवा लाग्यो. अंते शुन ध्यानथी काल करीने आठमे देवलोके गयो. तथा त्यांथी चवी अनुक्रमे केटलाक मनुष्यजनवो

करीने ते मोक्षे जशे. एम सर्वज्ञ प्रज्ञुए कहेखुं डे.
 एवी रीते श्वेत रंगना हाथीनुं प्रसंगे दृष्टांत कहुं.
 जे हाथीनो रंग श्याम होय डे, तेने मध्यम जातिनो हाथी जाणवो. जे हाथीना बन्ने कण्ठे अष्टमीना चंड सरखा आकारना होय डे, तेने उत्तम जातिनो हस्ती जाणवो. जे हस्तीना कण्ठे त्रुटेला होय डे, तेने कनिष्ठ जातिनो हस्ती जाणवो, तेवो हस्ती तेना स्वामीना परिवारनो नाश करे डे. जे हस्तीनां गंमस्थलोमांथी मदनी धाराउ नीकलती होय, तेने उत्तम जातिनो हस्ती जाणवो, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे हस्तीनां गंमस्थलो चपटां अने दृष्टिमां आवे तेवां उंचां न होय, तेवो हस्ती तेना स्वामीनुं मृत्यु निपजावे डे; माटे तेवो हस्ती राजा आदिके ग्रहण करवो नहीं. जे हस्तीनां बन्ने गंमस्थलो पर शंखनां श्वेत रंगनां चिह्नो होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मी वधारीने तेने समस्त पृथ्वीनो स्वामी बनावे डे. जे हस्तीनी सुंड पर श्वेत रंगनुं कमलना आकारनुं चिह्न होय, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मीनी अल्यंत वृद्धि करे डे, तथा तेनी कीर्ति जगत्‌मां के-

बावे डे. जे हाथीनी सुंद पर त्रिशूलनुं चिह्न होय डे, तेवो हाथी राज्यलक्ष्मीनो नाश करे डे. जे हाथीना ब्रह्माटमां संपूर्ण चंड सरखुं श्वेत रंगनुं चिह्न होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीनुं महत्व वधारे डे. जे हस्तीना बहारना बन्ने दांतो अत्यंत सफेद रंगना तथा अखंक शशीउवाला होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मी तथा परिवारनी वृद्धि करे डे. जे हस्तीना आगलना बन्ने दांतो पर फाटो पडेक्की होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मीनो तथा कुदुंबनो नाश करे डे. जे हस्तीना बहारना जमणा दांत पर चक्रनुं चिह्न होय, तेवो हस्ती तेना स्वामीने राज्यसंपदा मेलवी आपे डे. जे हाथीना आगलना बन्ने पगोमांथी काबो पग जरा नानो होय, तेवो हाथी तेना स्वामीनां संताननो नाश करे डे. जे हाथीनो आगलनो जमणो पग काबा पग करतां जरा डुंको होय, तेवो हाथी तेना स्वामीनुं मृत्यु निप-जावे डे. जे हाथीना आगलना जमणा पगना बुंटण पर वालो उगेला होय डे, तेवो हाथी तेना स्वामीनी संपदानो नाश करे डे. जे हाथीना आगलना डाबा पगना तखीयामां खामो होय डे, तेवो हाथी

तेना स्वामीने धनरहित करे डे. जे हाथीना आ-
 गलना जमणा पगमां तबीये स्वस्तिकनुं चिह्न होय
 डे, तेवो हाथी तेना स्वामीनुं कद्याण करे डे, तथा
 तेनी लक्ष्मी अने संततिनी वृक्षि करे डे. जे हाथीनी
 बन्ने आंखो लाल रंगनी लंबगोल तथा नानी होय
 डे, तेने उत्तम जातिनो हाथी जाणवो; तेवो हाथी
 तेना स्वामीनी कीर्ति तथा लक्ष्मीनी वृक्षि करे डे.
 जे हाथीनी आंखो मांजरी, गोल अने मोटी होय
 डे, तेवो हाथी तेना स्वामीना धन अने परिवारनो
 नाश करे डे. जे हाथीना नीचेना ज्ञागमां पेट पर
 कमलना आकारनुं श्रेत रंगनुं चिह्न होय डे, तेवा
 हस्ती पर वासुदेवज स्वारी करी शके डे, तथा तेवो
 हस्ती तेनेज मखे डे. जे हाथीना उदर पर धनुष्यनुं
 चिह्न होय डे, तेवा हाथी पर स्वारी कर्याथी रणसं-
 ग्राममां राजाने जय मखे डे. जे हस्तीना उदर पर
 श्रेत रंगनुं शंखना आकारनुं चिह्न होय डे, तेनो
 स्वामी मांकद्विक राजा थाय डे. जे हाथीना उदर
 पर श्रेत रंगनुं ब्रमरने आकारे चिह्न होय डे, तेवो
 हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मीनो नाश करीने तेने
 अत्यंत विपत्तिमां नाखे डे.

(१०७)

तेवा हस्तीनी कथा कहे डे.

पूर्वे सुवर्णपुर नामना नगरमां धनपाल नामे
एक कोटीध्वज वणिक रहेतो हतो. तेने घेर नव
क्रोम सोनामोहोरो हती, तथा तेने नगरना खोको
कोटीध्वज कहीने बोखावता हता. वक्ती तेनी पासे
केटलाक हाथीउ, घोमा, रथ विगेरे राज्यने लायक
घणी वस्तुउ हती. ते पोते मिथ्यात्वी हतो, पण
पूर्वनां पुण्यना प्रबलथी तेने आटबी कङ्कि मदी
हती. वक्ती तेनी पासे एकसो मोटां मोटां वहाणो
हतां, तेनी मारफते ते अनेक देशावरो साथे व्या-
पार चलावतो. एक दहाडे ते वहाणमां बेसीने व्या-
पार माटे रखद्धीये गयो. त्यां तेणे पोतानी साथेनो
माल वेच्यो, अने तेने घणो लाज्ज थयो. वक्ती त्यांथी
पण तेणे अनेक जातिनां करीयाणांउ पोतानां व-
हाणमां नरवानो विचार कर्यो.

एटलामां ते द्वीपमां कोश्क शिलांक नामनो ह-
स्तिपालक केटलाक हाथीउने लझने वेचवा आव्यो.
ते हस्तिपालके धनपालने पोताना हस्तीउ बतावीने
खरीद करवानुं कहुं. ते हस्तीउमाना एक मोटा
हस्तीने ते हस्तिपालके केटबीक कलाउ शिखवी

(१०७)

हती. हस्ती सुंदमां चामर लइने पोताना पर स्वारी करनारने विंजतो, तथा तेना पगमां किंकिणीउं (घुघरीउं) बांधवाथी ते नृत्य पण करतो; एवी रीते शिखवीने अनेक कलाउंमां कुशल कर्यो हतो. ते हाथीने जोइ धनपालनुं मन तेने खरीद करवानुं थयुं, अने तेना मूळ्य विषे तेणे हस्तिपालकने पूळ्युं. ते हस्तिपालके तेनुं मूळ्य एक लक्ष सोनामोहोरोनुं कहुं. धनपालने पण ते मूळ्य घणुं लाग्युं तोपण ते हस्तीने ग्रहण करवानी इष्टाथी तेणे हस्तिपालकनी वात कबुल राखी, अने एक लाख सोनामोहोरो आपीने तेणे ते हाथीने पोताना स्वाधीनमां लीधो. पठी तेणे पोतानां वहाणो तैयार करावीने सुवर्णपुर जवा माटे तैयारी करी. ते हाथीने पण बंदर पर लावीने एक वहाणमां चमाव्यो. पठी तेणे सघलां वहाणोने हंकारवानो हुकम कर्यो, तेथी नाविकोए (खलासीउंए) नांगरो उपार्कीने वहाणो पर सढो चमाव्या अने तेथी पवनना जोरथी वहाणो पण तीव्र गतिथी चालवा लाग्यां. एवी रीते चालतां थका त्रण दिवसो गया बाद ते हस्तिना प्रज्ञावथी समुद्र उड़ली नीकद्वयो. पवननुं जोर पण अत्यंत वध्युं, अने

(१०८)

तेथी शेर तथा सघळा नाविको विचारमां पक्षी
गया, पण तेबुं तोफान थोडो वखतज रहीने स-
मुद्र शांत थयो. पठी अनुक्रमे तेउ सुवर्णपुर प-
हौंच्या. त्यां रत्नदीपथी लावेलो माल वेचतां धन-
पाल शेरने घणीक खोट गळ.

एक दहारे ते हाथीनो वृत्तांत त्यांना राजाए
सांज्ञव्यो; तेथी तेवी कलावालो ते हाथी लेवाने
राजानुं मन अत्यंत ललचायुं, तेथी तेणे धनपालने
पोतानी सज्जामां बोलाव्यो तथा तेनो तेणे आदर-
सत्कार कर्यो. पठी राजाए तेनी पासेथी ते हस्तीनी
मागणी करी; पण धनपालने ते अत्यंत प्रिय हतो,
तेथी राजानी ते मागणी स्वीकारवाने तेणे ना पाऊ,
केमके जे ज्ञाविज्ञाव थवानो ढे, ते प्रमाणेज प्रा-
णीनी मति पण थाय ढे.

एवी रीते पोतानो अनादर थयेलो जोश राजाने
अत्यंत गुस्सो चड्यो, तेथी तेणे धनपालने कारा-
गृहमां (केदखानामां) नखाव्यो, तथा तेनी सर्व
मिळकत तेणे लश लीधो, तथा ते हस्ती पण तेणे
पोताना स्वाधीनमां लीधो. आवी रीतनी पोतानी
हालत जोशने धनपालने अत्यंत दिलगीरी पेदा

(११०)

थइ, अने तेथी ते रातदहाको शोक करवा लाग्यो. ते केदखानाना रहक पर अगाउ धनपाले केट-लोक उपकार कर्यो हतो, अने तेथी धनपालने शो-कातुर जोइ तेने तेना पर दया आवी, तेथी तेणे धनपालने कह्युं के जो तुं आ राज्यनी हद बहार नासी जाय, तो हुं तने आ केदखानामांथी मुक्त करु. धनपाले पण राजानु वैर देवानी बुद्धिथी ते कबुल कर्यु.

पठी एक दहाको रात्रिने समये ते केदखानाना रहके गुस रीते ढारो उघामीने तेने बुटो कर्यो. पठी ते रहक तथा धनपाल त्यांथी नासीने आ-नंदपुर नामना नगरमां गया. तथा त्यां वेश पा-लटीने सुखेथी रहेवा लाग्या.

अहीं ते हाथीनी कला जोइने सुवर्णपुरना रा-जानी तेना पर अत्यंत प्रीति थइ, अने तेथी तेने ते जीवितथी पण वधारे गणवा लाग्यो, तथा पोतानो सघलो वखत ते हाथीना रक्षण माटे ते गातवा लाग्यो, अने तेथी राज्यना सामंतो कुतराउनी पेरे तेनी राज्यलक्ष्मीने जर्क्षण करवा लाग्या. केटदेक दिवसे धनपाल तथा केदखानानो रहक नासी ग-

यानी राजाने खबर पक्षी, पण राजाए तेनी शोध करवानी कशी दरकार करी नहीं.

अहीं आनंदपुरमां धनपाल तथा रक्कक बन्ने सुखेथी रहेता हता, पण धनपालना मनमांथी पोताना शत्रुनुं वैर लेवानी इड्डा गळ नहीं. तेनी पासे आंगलीमां एक अमूख वींटी हती, ते तेणे एक शाहुकारने देखाकी, ते शाहुकारे तेनी एक लाख सोनामोहोरो आपवानुं कह्युं. धनपाले पण एक लाख सोनामोहोरो लझने ते वींटी ते शाहुकारने आपी दीधी.

ते नगरमां मदनपताका नामनी एक वेश्या रहेती हती, ते नृत्यकलामां अत्यंत हुशियार हती, तेथी त्यांना राजानी तेना पर बहुज कृपा हती. ते हमेशां राजसन्नामां जझने पोतानी नृत्यकलाथी राजाने आनंद पमाडती हती.

धनपाल पण एक दमाको ते वेश्याने घेर गयो, तेना देखावथी तेने पैसादार जाणीने मदनपताकाए पण तेने घणोज आदरसत्कार दीधो, केमके वेश्याउ पोताना स्वार्थ माटे धनवानोने बहुज आदरमान आपे ठे.

धनपाले पण तेणीने एकसो सोनामोहोरो आ-

पी, तेथी वेश्या तो अत्यंत खुशी थइ. पठी ते वेश्याए हाथ जोकीने तेने कहुं के हे स्वामिन्! तमो अहींज रहो, आ घर तमारुंज ठे, एम कही पोतानी दासीने तेणीए उत्तम प्रकारनी रसोइ करवानुं कहुं. पठी वेश्याए पोते धनपालने उष्ण पाणीथी स्नान कराव्युं, अने त्यारबाद तेने षड्ग्रस ज्ञोजनथी जमाडीने तृप्त कर्यो. पठी तांबुल आदिक आप्यां. पठी धनपाले तेणीने कहुं के मारे राजानी मुलाकात करवी ठे, माटे ते जो तुं करावी आपे, तो तने एक हजार सोनामोहोरो हुं आपीश. वेश्याए पण तेम करवा कबुल कर्युं. पठी बीजे दहामे ते वेश्याए धनपालनी राजा साथे मुलाकात करावी आपी, त्यारे राजाए धनपालने आदरमान आपी कहुं के तमो कोण ढो? तथा क्यांथी आवो ढो? धनपाले कहुं के अमो व्यापारी ठीए, तथा इर देशथी व्यापार करता करता अहीं आपना नगरमां आव्या ठीए. पठी राजाए तेने कहुं के तमोए घणा देशो जोया ठे, तो कंइ आश्र्वर्य जोयुं होय, ते कहो? त्यारे धनपाले पण अवसर आवेदो जाणीने राजाने कहुं के हे राजन्! सुवर्णपुरना राजा

पासे में एक उत्तम हस्ती जोयो ढे, ते हस्ती बहुज कलावान् ढे, ते अत्यंत मनोहर नृत्य करे ढे, चामर वीजे ढे, विगेरे अनेक कलाऊंमां ते हुशियार ढे, अने तेथी राजा पण रात दहाडो तेने पोतानी पासेज राखे ढे, एवो हाशी में कोइ पण जगोए जोयो नथी, एम कहीने धनपाले तो तेनी अत्यंत प्रशंसा करी तथा पठी ते पोताने स्थानके गयो. ते सां-जद्वी आनंदपुरना राजानुं मन ते हाशी लेवाने खलचायुं, तेथी तेणे पोताना एक विचक्षण छूतने ते हस्ती खाववा माटे सुवर्णपुर मोकद्यो. छूते सुवर्ण-पुर जइ ल्याना राजाने पोताना स्वामीनो संदेशो कह्यो, पण राजाए तो तेनो अनादर करीने तेने काढी मेख्यो. पठी ते छूते पण पोताना स्वामी पासे वेगथी आवीने सघडुं वृत्तांत कही संजखावयुं, तेथी आनंदपुरना राजाने अत्यंत गुस्सो चड्यो. तेणे पोतानी चतुरंगी सेना तैयार करावी, तथा तेक्षने सुवर्णपुर गयो, सुवर्णपुरनो राजा पण पोताना वहा-वा हस्ती पर बेसीने तथा पोतानी चतुरंगी सेना खेलने बहार लम्बा माटे आव्यो. बन्ने सेनाऊं लम्ब-वा लागी, तेमां सुवर्णपुरनी सेनामां चंगाण पड्युं,

आनंदपुरना राजाए सुवर्णपुरना राजाने मारवा
माटे एक बाण गोद्युं, पण ते बाण राजाने नहीं
वागतां ते हस्तीना ललाटमां वाग्युं, अने तेथी ते
ज्ञामि पर पड्यो, तथा तेनी नीचे सुवर्णपुरनो राजा
पण दबाइने मृत्यु पाम्यो.

आ बनाव जोइने आनंदपुरना राजाने खेद
थयो के जे हस्ती माटे आ रणसंग्राम करवो पड्यो
ते हस्ती तो मृत्यु पाम्यो.

एटलामां ते राजानां पुण्योधीज होय नहीं जेम
तेम एक चारणमुनि आव्या. तेणे आनंदपुरना रा-
जाने कह्युं के हे राजन् ! ते हस्ती मेलववा माटे तुं
खेद नहीं कर, केमके तारां पुण्यना प्रबलधीज तेवा
हस्तीनो तने मेलाप थयो नथी. ते हस्ती जेनी
जेनी पासे गयो, तेनी लक्ष्मीनो नाश थयो ढे, एम
कही पूर्वनो सघळो संबंध मुनिए राजाने कही सं-
ज्ञावाव्यो. वली पण मुनिए कह्युं के तेनी जो तारे
खात्री करवी होय, तो तेनुं क्षेवर तुं तपासजे, के
जेना उदर पर श्वेत रंगनुं ब्रमरना आकारनुं चिह्न
हशे, तेवो हस्ती सर्वज्ञ प्रज्ञुए राज्य आदिक ल-
क्ष्मीनो नाश करनारो कह्यो ढे, जो के लक्ष्मी आ-

दिकनो नाश पुण्यना क्षयथीज थाय डे तोपण
तेवा हस्ती आदिको तेना निमित्तरूपे रहे डे.

एटलुं कहीने आ चारणमुनि पण स्वस्थानके गया.

पढ़ी आनंदपुरना राजाए सुवर्णपुरनी गाढ़ी पर
लांना राजाना पुत्रने बेसाड्यो, तथा ते हस्तीना
कदेवरनो पण नाश कराव्यो, अने पढ़ी पोताने
स्थानके गयो.

धनपाले पण ते सघलो वृत्तांत जाणीने पोतानी
उपकारी वेश्याने तथा रक्षकने पोतानी पासेनुं धन
आपी दीधुं, तथा पोते तापसीदीका लश अझान
तप तपीने पहेले देवलोके गयो.

एवी रीते तेवा लक्षणवाला हस्तीनी प्रसंगो-
पात कथा कही.

जे हाथीना पेट पर नीचेना ज्ञागमां सफेद रंगनुं
जहाजना (वहाणना) आकारनुं चिह्न होय तेवो
हाथी तेना स्वामीने जलपर्यटन करावे डे, तथा तेथी
तेना धननी वृद्धि करे डे; जे हाथीना पेट पर नीचेना
ज्ञागमां धनुष्यना आकारनुं सफेद रंगनुं चिह्न होय,
तेवो हाथी तेना स्वामीने रणसंग्राममां जय मैत्रवी
आपे डे. जे हाथीना पेट पर नीचेना ज्ञागमां सफेद

रंगनुं योनिना आकारनुं चिह्न होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मीनो क्षय करे डे. जे हाथीना पाठलना जमणा पगना साथलमां स्वस्तिकना आकारनुं चिह्न होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मी तथा परिवारनी वृद्धि करे डे. जे हाथीना पाठलना जमणा पगना साथलमां शंखना आकारनुं चिह्न होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीनो विजय करावे डे, तथा तेनी कीर्तिनी पण वृद्धि करे डे. जे हस्तीना पाठलना जमणा पगना साथलमां देवविमानने आकारे चिह्न होय, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मी वधारे डे, तथा तेने धर्मनां कार्योमां जोडे डे. जे हस्तीना पाठलना जमणा पगना साथलमां श्रेत रंगनुं “ ऊँ ” एवा आकारनुं चिह्न होय डे, तेवो हस्ती तेना पुण्यवंत स्वामीनी लक्ष्मी तथा परिवारनी वृद्धि करे डे, तथा तेनी कीर्तिने आ छुनियामां अत्यंत फेबावे डे.

तेवा हस्तीनी कथा कहे डे.

पूर्वे श्री द्वारिका नामनी नगरीमां कनकेतु नामे राजा हतो, तेने चंद्रमुखी नामे स्त्री हती. ते नगरमां कपिल नामे एक दरिंदी ब्राह्मण रहेतो हतो;

तेनी चंका नामनी स्त्री हती. ते ब्राह्मणने पांच दी-
करीउ तथा त्रण पुत्रो हतां, केमके दरिंदीने घरे
संतान पण घणां होय डे. ते ब्राह्मण हमेशां गाममां
जिह्वा मागीने अनाज आदिक खावे, अने तेथी
केटलीक मुसीबते ते पोतानुं गुजरान चलावे. ते
ब्राह्मणनी स्त्री अत्यंत कूर स्वज्ञावनी हती, अने तेथी
ते पोताना स्वामीने हमेशां क्रोध खावीने कहेती
के तारा घरमां आवीने मने कोइ पण जातनुं सुख
मढ्युं नथी. ते सांजखी कपिल अत्यंत दिलगीर
थतो हतो. ते ब्राह्मणना त्रण पुत्रोमां एक शंकर ना-
मनो मोटो पुत्र हतो, तेनी उमर पंदर वर्षनी यश्च
हती. शंकरनो स्वज्ञाव उत्तम हतो, तथा पोते के-
टलीक विद्याउ ज्ञेयो हतो. एक दिवस तेनी
मा तेना पिताने ठपको देती हती, ते सांजखी शं-
करने अत्यंत शोक थयो. पठी कपिल ज्यारे जि-
ह्वा माटे बहार गयो, त्यारे शंकरे पोतानी माताने
नमस्कार करीने कह्युं के हे माताजी ! आपणे अ
त्यंत दारडी ढीए, अने मारा पिता पोताथी बनती
महेनत लेइने जिह्वा मागी खावे डे, अने तुं तेने
हमेशां जे ठपको आप्या करे डे, ते उचित नथी.

पुत्रनां आवां वचन सांजलीने ते शंखणी माताए कहुं के तुं आवर्णो पंदर वर्षनी उमरनो थयो, तो-पण हजु कंश कमातो नथी, माटे मने तारुं मुख बतावीश नहीं. मातानां आवी रीतनां आक्रोशनां वचनो सांजलीने शंकर अत्यंत दिलगीर थयो, अने कमाचा माटे तेणे परदेश जवानो विचार कर्यो. पठी कपिल ज्यारे जिक्का मागी ने घेर आव्यो, त्यारे शंकरे सघबो वृत्तांत तेने गुप्त रीते कह्यो, अने जणाव्युं के हे पिताजी ! हुं हवे धन उपार्जन करवा माटे देशांतर जइश. ते सांजली कपिले आंखोमां आंसु लावी कहुं के हे पुत्र ! तारी वय हजु परदेश जवाने लायक नथी, पण शंकरे घणो आग्रह करवाथी कपिले तेने जवानी आङ्गा आपि.

पठी कपिले जिक्का मागीने लावेला केटलाक तंडुल (चोखा) तेने रस्तामां पाथेय (ज्ञातां) तरिके आप्या, एवी रीते ते तंडुलनी पोटबी बांधीने चालवा लाग्यो, चालतां चालतां शंकरने रस्तामां सारां शकुनो थयां, तेथी पोताने लान मलवानी आशाथी ते हर्षित थयो थको धीमे धीमे चालवा लाग्यो. एवी रीते वनमां चालतां थका मध्याह्नकाल

थयो, तेथी एक नदीना किनारा पर तेणे पोतानो मुकाम कर्यो, आसपास पडेली वृद्धनी सुकेली मांखलीजे तेणे वीणी लीधी, तथा नदीमांथी निर्मला जल पण पोतानी पासेना एक वासणमां तेणे चरी लीधुं. पठी आसपास परेला केटलाक पाषाणोने एकठा करीने तेणे चूली करी, तथा पठी एक जातिना (चकमक) पडरना घसाराथी तेणे अग्नि सबगाढ्यो. पठी ते चूलीमां सुकेली मांखलीजे नाखीने तेणे अग्नि प्रदीप कर्यो. पठी ते पर तेणे जलथी चरेद्दुं वासण मूक्युं, जल उष्ण थया बाद तेणे पोतानी पोटलीमांथी थोक्ता तंडुल काढीने तेमां नाख्या. पठी ते तंडुल थोक्तीज वारमां पाकीने तैयार थया. पठी तेणे नदीमां स्त्रान कर्युं, तथा पठी ते जोजन करवानी तैयारी करवा लाग्यो.

एटलामां एक मासना उपवासी कोइ तपखी मुनि त्यां आवी चड्या. शंकरे तेमने जोइने नमस्कार कर्यो, त्यारे मुनिए पण तेने धर्मलाजनी आशीष आपी. पठी शंकरे पोते पकावेला तंडुलमांथी लेवा माटे मुनिने हाथ जोकीने ज्ञात्र सहित आप्रह कर्यो, त्यारे मुनिए पण तेमांथी थोडाक ज्ञात ली-

धा. पठी नजदीकमां एक वृक्षनी उथे जइने मु-
निए तेनो आहार कयों. अहीं शंकरे पण वासणो
साफ करवा माटे केटबुँक जल एक वासणमां ज-
रीने चूळी पर उष्ण अवाने मूकी राख्युं, तथा पठी
पोते पण जोजन करवा लाग्यो, एवी रीते फक्त चो-
खानुंज जोजन करीने ते चूळी पर मूकेबुं पाणी नीचे
उतारीने वासणो साफ करवानी तैयारी करवा लाग्यो.

एटलामां ते मुनि पण आहार करीने त्यां आ-
व्या. तेमने आवता जोइ शंकरे विचार्युं के आ मु-
नि फरीने चोखा लेवा माटे आवे ढे, पण ते तो हवे
ढे नहीं, एम ते विचारे ढे एटलामां मुनि पण तेनी
सभीप आव्या. त्यारे शंकरे जडकपणाथी कहुं के
चोखा तो हुं सघला जळण करी गयो बुं, त्यारे
मुनिए कहुं के हे जड ! मारे हवे चोखानो खप-
नथी, पण आ उष्ण जलनो मने खप ढे, माटे जो
तने बाधा न पहोंचे, तो तेमांथी ओडुं आप. ते सां-
चळी शंकरे अत्यंत हर्षपूर्वक मुनिना वासणमां मु-
निना कहेवा प्रमाणे ओडुं जल रेड्युं. पठी ते जल
बइ मुनि ओडे झूर एक वृक्ष तदे जइ बेगा; तथा ते
जल रंगु अवाथी मुनिए पीइने पोतानी तुषा झूर

करी. एट्टबामां शंकर पण पोतानां वासणे साफ़ करीने त्यांथी पोतानो सर्व समान बांधीने मुनि पासे आढयो, अने विचार्यु के आवा महात्मा योगीउं पासेथी आपणने झड्य मेलववानो कंशक पण मार्ग मखशे.

पठी ते शंकर मुनिनी पासे आवीने बेरो. त्यारे मुनिए पण तेने पोताना झानथी जड्य तथा जिनशासननो उद्योत करनारो जाणीने धर्मदेशना आपी के हे शंकर! जे प्राणीउं आ मनुष्यजन्म पामीने धर्मकार्यो कर्या विना पोतानो ज्ञव निष्फल गुमावे रेहे, ते प्राणीउं परन्वसां अत्यंत डुःखी थाय रेहे. पठी शंकरे पण नमस्कार करीने कहुं के हे महात्मन्! हुं जाणुं दुं के आ संसारमां मारा जेवो कोइ पण डुःखो नहीं होय. त्यारे मुनिए तेने शांत करवां माटे कहुं के हे शंकर! आ संसारमां ताराथी अनंतगणुं डुःख जोगवनारा घणा प्राणीउं रेहे, तेउनां डुःख आगल तारुं डुःख तो कंश पण गणतिमां नथी. पठी शंकरे हाथ जोमीने मुनिने विनंति करी के हे महात्मन्! मने झड्य विना आ संसारमां रहीने घणुं कष्ट सहन करवुं पडे रेहे, माटे

ते ऊऱ्य मेलववाने हुं घेरथी देशाटन करवाने नी-
कछ्या तुं, तो ते ऊऱ्य मने मलशे के नहीं ? ते आप
कृपा करी आपना ज्ञानथी कहो. मुनिए पण तेने
ज्ञाय तथा जैनशासननो उद्योत करनारो जाणीने
कल्युं के हे शंकर ! आजथी चोथे दिवसे मध्याह-
काले अटवीमां एक चंपाना वृक्ष नीचे निझा क-
रीश, ते बखते एक उत्तम लक्षणवालो हस्ती आ-
वीने पोतानी मेले तने सुंदमां लइने पोतानी पीर
पर चमावशे. पठी ते हस्ती तने वनस्थली नामना
नगर प्रत्ये लइ जशे. ते नगरना राजाने ते हस्ती तुं
देखामजे. जेथी तने अत्यंत ऊऱ्य मलशे, अने ते
हस्तीशी त्यांना सुखपाल नामना राजानी पण ल-
क्ष्मी, परिवार तथा कीर्त्तिनी वृद्धि थशे. ते हस्तीना
पाठबना जमणा पगना साथलमां ऊं कारनुं सफेद
रंगनुं चिह्न होशे. ते सांचली शंकरे हाथ जोकीने
मुनिने कल्युं के हे मुनीऊ ! जो मने ऊऱ्य मलशे,
तो हुं तेमांथी अधुं जैनधर्मनी उन्नति करवामां
वापरीश, एम कही तेणे मुनि पासेथी श्रावकने यो-
ग्य केटलांक ब्रतो उचयां.

पठी मुनि पण त्यांथी विहार करी अन्य जगोए

गया. शंकर पण चोथा दिवसनी राह जोतो थको हर्षित थइने आगल चालवा लाग्यो, चोथे दिवसे एक जयंकर वृक्षोवाकी अटवीमां ते जइ पहोँच्यो. पोतानी पासेना तंकुल पकावी तथा तेनुं जोजन करीने पासेना एक चंपाना वृक्ष नीचे आकर्षी निझावश थयो, केमके थाकेला माणसने निझा मित्रनी पेरे तुरतज आकिंगन करे ढे.

एटलामां तेनां पुण्योथीज जाणे होय नहीं, तेस एक मोटो वनहस्ती खां आवी पहोँच्यो. तेणे त्यां आवी तुरतज शंकरने पोतानी सुंद वती उपासीने पोतानी पीठ पर चमाव्यो, हाथीनी सुंदनो स्पर्श अतांज शंकर जागी उव्यो, तथा मुनिनुं सत्य अष्टुं वचन याद लावीने अत्यंत हर्षथी जैनधर्मनी अनुमोदना करवा लाग्यो. पढी हस्ती पण धीमे धीमे शंकर सहित आगल चालवा लाग्यो, तथा अनुक्रमे ते वनस्थली ग्रत्ये आव्यो. मदथी लिस थयेल ढे गंदस्थलो जेनां एवा ते वनहस्तीने शंकर सहित नगरमां प्रवेश करतो जोइने लोको जय पामवा लाग्या, पण तेने शांतपणे चालतो जोइने लोको आश्र्वय पाम्यां.

पठी अनुक्रमे ते हस्ती राजद्वार आगल आत्रीने उन्हो रह्यो, तथा पोतानी सुंद वती धीरेशी शंकरने तेणे बाधारहित नीचे उतायों. ते वखते शंकरे तेना पाडलमा जमणा पगना साथलमां सफेद रंगनुं ऊँकारनुं चिह्न जोयुं, अने तेशी तेने जैनधर्म पर अत्यंत श्रद्धा अश.

पठी शंकर अगामी राजसन्ना तरफ जवा लाग्यो, त्यारे ते हस्ती पण तेनी पाडल पाडल जवा लाग्यो. पठी शंकर ज्यारे राजसन्ना आगल पहोँच्यो, त्यारे राजाए तेने सन्मान दृश्ने पूऱ्युं के आ हस्ती तमो क्यांशी तथा शामाटे लाव्या गो? त्यारे शंकरे पोतानुं सघङ्कुं वृत्तांत यथास्थित सुखपाल राजाने कही संज्ञेषार्घ्युं. पठी राजाए हस्तीविद्यामां कुशल एवा पोताना एक ज्योतिषीने बोलावी ते हस्तीनां लक्षणो तपासी तेनुं फल कहेवानुं कह्युं. ते ज्योतिषी पण हस्ती आदिकनां लक्षणो तपासवामां अत्यंत कुशल हतो, तेशी तेणे हस्तीनां लक्षणो तपासीने कह्युं के हे राजन! आ हस्ती अत्यंत उत्तम जातिनो ढे, आनां सरखां शुन लक्षणो शालो हस्ती कोश पुण्यशाली राजानेज मखे ढे, वली विशेष आ

हस्तीना पाठवना जमणा पगना साथलमां ऊँका-
रनुं सफेद रंगनुं चिह्न डे, तेथी ते अत्यंत मंगल-
कारी डे, ते हस्ती ग्रहण करवाशी तमारी लक्ष्मी,
परिवार तथा कीर्त्तिनी अत्यंत वृद्धि थशे. एवीरीते
मारा शास्त्रज्ञानशी मने जणाय डे. राजाए ते स-
घबुं सत्य मानीने ते हस्ती शंकर पासेशी ग्रहण
कयो, तथा तेना बदलामां शंकरने दश लाख सोना-
मोहोरो राजाए आपी. पठी ते दिवसशी राजानी
लक्ष्मी आदिकनी अत्यंत वृद्धि थवा मांमी. शंकर
पण ते झव्य लइने पोताने घेर छारिका नगरीमां
गयो, त्यां जइ सघबुं झव्य तेणे पोतानां मातपि-
ताने स्वाधीन कयुं, तथा पोतानो सघलो वृत्तांत
पण तेणे कही बताव्यो. तेमांशी अधुं झव्य तेणे
पोताना नियम प्रमाणे जैनधर्मनी उन्नति करवामां
वापरवानुं पोताना पिताने कहुं, त्यारे कपिके पण
अनुमोदनापूर्वक तेम करवा तेने आङ्गा आपी, पण
चंका तो आटबुं बधुं झव्य जोइने ग्रहिल (मांमी)
बनी गइ, अने तेणे शंकरने कहुं के तेमांशी कंश
पण झव्य जैनधर्म मादे खरचवा दद्दश नहि. तारी
मरजी होय तो झव्य खरचीने तुं यज्ञादिक आ-

पणी ब्राह्मणनी क्रिया कर, पण शंकर तथा कपिलने ते वात रुची नहि, केमके तेउ बन्ने जैनधर्मना प्रत्यक्ष माहात्म्यथी दृढ समकिती थया हता. पठी चंकानी आङ्गा नहीं मानतां तेउए ते ऊव्यमांथी केटलांक जैनप्रासादो, प्रतिमाडे विगेरे कराव्यां, ते जोइ चंका अत्यंत गांकी थइ, तथा अंते मृत्यु पामी नरके गइ. कपिल तथा शंकर अंते शुद्ध श्रावकधर्म पालीने स्वर्गे गया.

एवी रीते प्रसंगोपात तेत्रा हस्तीनी कथा कही.

जे हस्तीना पाडलना जमणा पगना घुंटण पर मत्स्यना आकारनुं चिह्न होय, तेत्रा हस्तीने लक्ष्मी आदिकनो नाश करनारो जाणवो. जे हस्तीना पाडलना जमणा पगना घुंटणनी नीचे सफेद रंगनुं शंखने आकारे चिह्न होय, तेने कब्याणकारी जाणवो. जे हस्तीना पाडलना जमणा पगना घुंटणनी नीचे घणा केशो तथा मसो उगेला होय, तेवो हस्ती तेना स्वामीनुं ड मासनी अंदर मृत्यु करे डे. जे हस्तीना पाडलना मावा पगना साथलमां सफेद रंगनुं चक्रने आकारे चिह्न होय, तेवो हस्ती तेना स्वामीने राज्यासन मेलवी आपे डे. जे हस्तीना

पाठ्यना मावा पगना साथलमां सफेद रंगनुं ध्वजना
आकारनुं चिह्न होय, तेवो हस्ती तेना स्वामीने
रणसंग्राममां जय करावे डे. जे हस्तीना पाठ्यना
मावा पगना साथलमां दीपकनी शिखाना आकारनुं
सफेद रंगनुं चिह्न होय डे, तेवो हस्ती अग्नि आदि-
कनो जय उपजावे डे. जे हस्तीना पाठ्यना मावा
पगमां सफेद रंगनुं पाट्यना पुष्पना आकारनुं चिह्न
होय, तेवो हस्ती तेना स्वामीनी अत्यंत खळ्यी
वधारे डे. जे हस्तीना पाठ्यना मावा पगना बुंटण
पर घणा मसो उगेक्षा होय, तेवो हस्ती तेना स्वा-
मीना परिवारनो नाश करे डे. जे हस्तीना पाठ्यना
मावा पगना बुंटणनी पाठ्य सफेद रंगनुं त्रिशूलने
आकारे चिह्न होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीने
रोगनी उत्पत्ति करे डे, माटे तेवा हस्तीने दूरथीज
तजवो. जे हस्तीना पाठ्यना मावा पगना बुंटणनी
नीचे सफेद रंगनुं तीरना आकारनुं विहङ्ग होय, तेवो
हस्ती तेना स्वामीने रणसंग्राममां जय मेलवी आपे डे,
तथा तेनी कीर्ति पण अत्यंत वधारी आपे डे. जे
हस्तीना पाठ्यना मावा पगनी तखी पर ब्रमरना आ-
कारनुं चिह्न होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीनुं तु-

रत मृत्यु निपजावे डे. जे हस्तीनी पुंडकी पर बिल-
 कुल वालो न होय, तेवो हस्ती तेना स्वामीनी ल-
 दमीनो तुरत क्य करे डे, तेमां संदेह नथी. जे ह-
 स्तीनी पुंडकी पर उपरना ज्ञागथीज घणा वालो होय,
 के जेथी पुंडकीनुं चर्म बिलकुल देखातुं पण न होय,
 तेवो हस्ती तेना स्वामीना परिवार तथा धननो नाश
 करे डे, अने वली तेनी कीर्त्तिनो पण नाश करे डे.
 जे हस्तीनुं पुंडडुं नीचे जमीनने स्पर्श करतुं होय,
 तेवो हस्ती तेना स्वामीनी लह्मी तथा कीर्त्तिनो
 नाश करे डे. जे हस्तीनुं पुंडडुं घुंटणथी जरा नीचे
 रहेतुं होय, तेवो हस्ती तेना स्वामीनी कृद्धिनो व-
 धारो करे डे. जे हस्तीना पुंडमामां उपरना ज्ञागमां
 घणा केशो होय, अने डेका पर बिलकुल वाल न
 होय, तेवो हस्ती राहसनी घेरे कुदुंबनुं जक्षण
 करे डे, अर्थात् कुदुंबनो नाश करे डे. जे हस्तीना
 पुंडका परना केशो सफेद रंगना होय, तथा चलकाट
 करता होय, तेवो हस्ती तेना स्वामीनी वृद्धि करे डे
 तथा तेने राजानो कृषा मेलवावी आये डे. जे हस्तीना
 पुंडका पर उपरना ज्ञागमां सफेद रंगनो पट्ठो
 होय, तेवो हस्ती तेना स्वामीनी लह्मीनो नाश

करे डे. जे हस्तीनी पीठना पाठलना बन्ने जागो पर मत्स्यना आकारनां चिह्नो होय, तेवो हस्ती तेना स्वामीना सुखने वधारे डे, तथा तेनी कीर्ति जगतमां फेलावे डे. जे हस्तीनी पीठना पाठलना बन्ने जागो पर गदाना आकारनां चिह्नो होय, तेवो हस्ती तेना स्वामीने रणसंग्राममां शत्रु तरफनो जय उपजावे डे. जे हस्तीनी पीठना पाठलना बन्ने जागो पर डत्रना आकारनां चिह्नो होय, तेवो हस्ती तेना स्वामीने प्रतिवासुदेवनी पदवी मेलवी आपे डे. जे हस्तीनी पीठना पाठलना बन्ने जागो पर सफेद रंगनां देवविमानना आकारनां चिह्नो होय, तेवो हस्ती तेना स्वामीने धर्मकार्यमां जोडे डे, तथा तेनी लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे हस्तीनी पीठ पर अंकुशना आकारनुं चिह्न होय, तेवो हस्ती तेना स्वामीने रणसंग्राममां जय मेलवी आपे डे. जे हस्तीनी पीठ पर सफेद रंगनुं कमल सरखुं चिह्न होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीने खीड़नुं तथा परिवारनुं सुख मेलवी आपे डे.

जे हस्तीना कुंजस्थलमांथी मद् वहेतो होय, तेने उत्तम जातिनो हस्ती जाणवो; तेवो हस्ती

तेना स्वामीनी लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे हस्तीनी पीठ पर विषमता होय, तथा घणा मसो उगेला होय, तेवो हस्ती तेना स्वामीनी लक्ष्मी तथा परिवारनो पण नाश करे डे. जे हस्तीनी पीठ पर अत्यंत केशो उगेला होय, तेवो हस्ती तेना स्वामीना कुडुंबनो नाश करे डे. जे हस्तीनी गति विषम होय, तेवो हस्ती धन धान्य आदिकनो नाश करे डे. जे हस्तीनी गति अत्यंत धीमी होय, तेवो हस्ती देशमां झुकाल आदिकनो जय उपजावे डे. जे हस्तीनी साधारण गति अत्यंत उतावली होय, तेवो हस्ती तेना स्वामीने शत्रु तरफना संकटमां पाडे डे. जे हस्ती वारंवार गर्जना करतो होय, तेवो हस्ती तेना स्वामीना राज्यनो ब्रंश (नाश) करे डे. जे हस्तीनी गर्जना गंजीर तथा वारंवार न शती होय, तेवो हस्ती तेना स्वामीने रणसंग्राममां विजय मेसवी आपे डे, तथा तेनी लक्ष्मी अने परिवार आदिकनी वृद्धि करे डे. जे हस्तीनी गर्जना जयंकर होय डे, तेवो हस्ती तेना स्वामीना परिवारनो नाश करे डे. जे हस्तीनी गर्जना तीव्र तथा

(१३१)

कर्णने कदु खागे तेवी होय डे, तेवो हस्ती तेना
खामीनी लक्ष्मीनो नाश करे डे.

एवी रीते हस्तिपरीक्षानुं स्वरूप जाणदुं. हस्ति-
नीनां (हाथणीनां) लक्षणो पण तेज प्रमाणे जा-
णवां; पण ते पर स्वारी करवानो श्री सर्वहृ प्रचुए
निषेध करेखो डे, माटे राजा आदिके हाथणीउने
स्वारी माटे नहीं राखवी. वली हस्तीउं पण प्रायः
राजा आदिकेज स्वारी माटे राखवा; पण बीजा
गृहस्थोए स्वारी माटे राखवा नहीं; केमके हस्ती पर
चम्बाने राजाज योग्य डे.

हवे गृहस्थोने ग्रहण करवा लायक बलदोनां



बलणो कहे डे.

प्रायः बलद सफेद अथवा लाल रंगनोज
ग्रहण करवो, पण श्याम रंगनो कब्याणनी इष्ठावाला
गृहस्थोए बलद ग्रहण करवो नहीं. बलदनी उंचाइ
आगला पगनी खरीथी मांझीने कुद सुधांनी
(खुंध सुधीनी) पंचाणु आंगुलथी मांझीने एकसो

आंगुल सुधीनी होय, तेने उत्तम जातिनो बलद जाणवो; तेथी उठी अथवा अधिकी उंचाई होय, तो तेने कनिष्ठ जातिनो बलद जाणवो. जे बलदनी लंबाई शृंगना (शींगमांना) मूलथी मांकीने पुंडरा सुधां एकसो ने सार आंगुलथी मांकीने एकसो ने सीत्तेर आंगुलनी होय, तेने उत्तम जातिनो बलद जाणवो; तथा तेथी उठी अथवा अधिकी लंबाई होय, तेने कनिष्ठ जातिनो बलद जाणवो. एवी रीते बलदनां सामान्य लक्षण जाणवां.

हवे तेनां विशेष लक्षणे कहे डे.

जे बलदनां बन्ने शींगमां अर्ध चंद्रना आकार सरखां होय, तेने उत्तम जातिनो बलद जाणवो; तेवो बलद तेना स्वामीनी संपत्तिनी वृद्धि करे डे. जे बलदनां शींगमांउमां चीरा पदेखा होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मी विगेरेनो नाश करे डे; जे बलदनुं जमणी तरफनुं शींगडुं काबी तरफना शींगमा करतां वधारे मोडुं होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनो तुरत नाश करे डे. जे बलदना जमणी तरफना शींगमा पर वालो उगेला होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मी तथा कीर्तिनो नाश करे डे. जे ब-

खदनां शींगमांडनो रंग हाथीना अथ दांतो सरखो
 सफेद होय, तेवो बलद तेना स्वामीनी कीर्ति तथा
 परिवारनी वृद्धि करे डे. जे बलदना डाबी बाजुना
 शींगमा पर मसो उगेला होय, तेवो बलद तेना स्वा-
 मीने राजा आदिकश्री जय उपजावे डे. जे बलदना
 माबी तरफना शींगमा पर सफेद रंगनुं चक्रना आ-
 कारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने राज्य
 आदिकश्री लाज मेलवी आपे डे, तथा तेनी की-
 र्तिनी पण वृद्धि करे डे. जे बलदनां बन्ने शींगमां-
 डना मूलमां मसो उगेला होय, तेवो बलद तेना
 स्वामीना परिवारनो नाश करे डे; जे बलदनां बन्ने
 शींगमांड वांकां चुंकां होय, तेवो बलद तेना स्वा-
 मीना धननी हानि करे डे, तथा अग्नि आदिकनो
 पण जय उपजावे डे. जे बलदनां बन्ने शींगमांड
 घणांज टुँकां, एटले सोल सोल आंगुलथी पण उर्गां
 लांबां होय, तेवो बलद तेना स्वामीने रोग आदि-
 कनो जय उपजावे डे. जे बलदनां बन्ने शींगमांड
 वांकां वलीने परस्पर स्पर्श करतां होय, तेवो बलद
 तेना स्वामीनी अत्यंत लहमी वधारे डे तथा राज्य
 आदिकमां तेनी कीर्ति फेलावे डे. जे बलदनां बन्ने

शींगमांडनो रंग चलकता दीदा रंगनो होय डे,
तेवो बलद तेना स्वामीने अकस्मात् अत्यंत धननी
प्राप्ति करे डे, तथा तेवो बलद कोइ अत्यंत पुण्य-
शालीनेज मले डे. तेवा बलदनी कथा नीचे प्रमाणे:-

पूर्वे सौराष्ट्र नामना देशमां व्लृज्जीपुर नामना
नगरमां सुबंधु नामे राजा राज्य करतो हतो; तेने
सुकेशी नामनी शील आदिक अनेक गुणोशी शो-
भती राणी हती. तेज नगरमां सुजद्ध नामे धनहीन
सुवर्णकार (सोनी) रहेतो हतो; तेनी सुकांता ना-
मनी छी हती. ते छी कुलवती होवाथी तेमां सत्य
आदिक अनेक गुणोए आवीने विश्राम कर्यो हतो.
सुजद्ध धनहीन होवाथी हमेशां शोकातुर रहेतो
हतो, पण तेनी छी सुकांता तेने शिखामणो आपीने
तेना जीवने शांति आपती हती. तेउ बन्ने उत्तम
तथा जद्ध स्वज्ञावनां सुशील माणसो हतां. वदी
तेउने जैनधर्म पर अत्यंत श्रद्धा हती.

एक दहाडो ते व्लृज्जीपुर नगरमां समंतज्जद्ध
नामे आचार्य भविक जीवोरूपी कमलने सूर्यनी
पेरे प्रफुल्लित करता थका आव्या. तेउ पोताना प-
रिवार सहित नगरनी बहार चंपक वनमां रह्या-

तेउने नमस्कार करवा माटे सुबंधु राजा परिवार सहित महोत्सवपूर्वक त्यां गयो. नगरना ज्ञविक श्रावको तथा श्राविकाउ पण त्यां आव्यां. तेउमां सु-ज्ञद्व तथा सुकांता पण ज्ञाव सहित त्यां आव्यां हुतां. तेउ निर्धन होवाथी सज्ञामां सर्वनी पठाउ बेरां हुतां; केमके आदरमान धनने अधीन होय ढे, पण झानी एवा श्री समंतज्ञ आचार्ये तेमने नमस्कार करतां जोइ, ज्ञविक जीव जाणीने मोटा शब्दशी धर्मलाज्ञनी आशीष दीधी. पठी आचार्य महाराज देशना देवा लाग्या के हे ज्ञव्यप्राणीउ ! मनुष्यज्ञवने अमूल्य जाणीने तेने धर्मकार्यो विना निरर्थक गुमाववो नहीं, केमके जे धर्मसाधन मनुष्य-ज्ञवमां थाय ढे, तेबुं धर्मसाधन बीजी योनिउमां उत्पन्न थवाथी प्राणीउथी बनी शकतुं नथी. एवी रीते अनेक प्रकारनो धर्मोपदेश आचार्य महाराजे कर्यो. एवी रीतनो धर्मोपदेश सांज्ञकीने राजा तथा राणी सिवाय सर्व लोको पोतपोताने स्थानके गया. आचार्य महाराजे सुज्ञद्व तथा सुकांताने जे मोटा शब्दशी धर्मलाज्ञ दीधो हुतो, तेथी राजाना मनमां आश्रय अयुं हुतुं; अने ते विषे आचार्य महाराजने

पूछवानुं तेने मन श्रयुं हतुं. सघबा लोको गया बाद् राजाए हाथ जोकीने आचार्य महाराजने विनंति करी के हे स्वामिन्! आपे पहेला निर्धन सुवर्णकार तथा तेनी स्त्रीने मोटा शब्दशी शामाटे धर्मलाज्ज दीधो ? ते विषे मारा भनमां आश्र्वय थाय ठे, माटे आप कृपा करी मने तेनुं कारण जणावशो.

ते सांजली आचार्य महाराजे कहुं के हे राजन् ! पूर्वे आज नगरमां समुद्रदत्त नामे एक वणिक रहेतो हतो, तेने कद्याणवती नामनी स्त्री हती. वली तेज नगरमां दिरिङ्गताने वद्वन्न एवो वद्वन्न नामनो एक ब्राह्मण रहेतो हतो; तेने समुद्रदत्त साथे मित्राइ हती; वद्वन्ननी स्त्री परण्या पर्डी तुरतज मृत्यु पामी हती; तेनी पासे फक्त बसो सोनामो-होरो हती; तेथी तेणे विचार्यु के जो हुं देशांतर जश्व वधारे धन नहीं कमाऊं, तो हुं अत्यंत छुःखी यश्श-

एक दहानो आ नगरमां भृगुकब्बनो कोइ व्यापारी केटबांक वहाणो लझने वेपार करवा माटे आव्यो. तेणे अहीं पोतानां करीयाणां वेचीने तथा बीजां नवां जरीने पोताना देश तरफ पाठा फरवानो विचार कर्यो, ते वखते तेणे वद्वन्नीपुरमां

एवी उद्घोषणा करावी के जेझने रत्नदीपे जबुं होय, तेझने अमारां वहाणमां वगर ज्ञाडे लइ जश्शुं, तथा रस्तामां तेझने ज्ञोजन आदिक पण आपी-शुं. ते उद्घोषणा सांजलीने वह्वन्ने विचार्यु के देशांतर कमावा जवा माटे आ अवसर ठीक ठे; एम विचारी तेणे पोताना मित्र समुद्रदत्तने कह्युं के हे मित्र ! हुं आ व्यापारीना वहाणमां बेसीने रत्नदीपे धन कमावा माटे जश्श; अने आ वखते मारी पासे बसो सोनामोहोरो ठे, तेमांथी दश सोनामोहोरो हुं साथे लइ जश्श; अने बाकीनी एक सो ने नेबुं सोनामोहोरो हुं तमारी पासे राखी जश्श; अने ज्यारे हुं पाठो आवीश त्यारे लइ जश्श. समुद्रदत्ते पण तेम करवाने कबूल कर्यु. पठी वह्वन्न तो ते व्यापारीना वहाण पर चमीने रत्नदीपे गयो.

अहीं समुद्रदत्तने पोताना व्यापारमां धणुं नुक-शान थयुं, अने तेथी पोते धनहीन थइ गयो; त्यारे तेणे पोतानी खीने कह्युं के आपणी पासे वह्वन्ननी जे सोनामोहोरो ठे, तेमांथी ते आवतां सुधीमां व्यापार करीए; अने ते आवशे त्यारे तेने सोंपीशुं. ते सांजली कछाणवतीए कह्युं के आपणे

तेम तो करवुं उचित नहीं; केमके ते आपण पर विश्वास राखीने आपणे त्यां आपण मेल्ही गयो ठे, माटे जो वल्ही पण खोट जाय, तो आपणी कीर्त्तिनो नाश आय, अने तेथी आपणने अत्यंत संकट सहन करवुं परे. समुद्रदत्त पण उत्तम जीव होवाथी तेने तेम करवुं उचित लाग्युं नहीं. एम करतां केटबाक दिवसो नीकदी गया, पण पडी तो तेमने चोजन माटे पण संकट परवाथी, तेडे ते सोनामोहोरो-मांथी व्यापार करवानुं नक्की कर्युं. समुद्रदत्ते एकसो सोनामोहोरो खरचीने केटबांक करीयाणांडे दीधां; पण तेमां तेने खोट जवाथी तेना अर्ध पैसा उपज्या; तेथी तेडे बन्ने घणांज शोकातुर थयां.

हवे वद्वन्न पण सुखे समाधे रत्नदीपे पहोँच्यो; पण त्यां तेने कंइ पण कमावानो रस्तो मळ्यो नहीं, तेथी ड मासमां पासेनी दश सोनामोहोरो खरचीने ते पाठो वद्वन्नीपुर आव्यो; तेणे समुद्रदत्त पासेथी पोतानी सोनामोहोरो मागी; त्यारे समुद्रदत्ते पण पोता पासे जेटबी सोनामोहोरो हत्ती तेटबी तेने आपीने, आंखोमां अश्रु लावी पोतानुं समस्त वृत्तांत निवेदन कर्युं. ते सांजली वद्वन्नने पण घणी दया

उपजी; तेथी तेणे पोतानी वीश सोनामोहोरो समुद्र-
दत्तने आपीने कह्युं के हे मित्र ! तमारी पासे बळी
ज्यारे धन आवे, त्यारे मने आपजो; एम कही बा-
कीनी सोनामोहोरो लाश्ने ते पोताने स्थानके गयो-

अनुक्रमे ते वीश सोनामोहोरोमांथी व्यापार
करतां थका पुण्ययोगे समुद्रदत्तनी पासे एक लाख
सोनामोहोरो थइ गइ; पर्ही तेणे पोताना उपकारी
मित्र वद्वन्नने बोलावीने तेमांथी पचास हजार सोना-
मोहोरो पोता पर करेला उपकारना बदलामां आपी.
ते लाइ वद्वन्न पण आनंद पामतो थको पोताने
स्थानके गयो; पर्ही समुद्रदत्त तथा कद्याणवती पण
केटलांक उत्तम धर्मकार्यो करवा लाग्यां, तथा ठेवटे
पोतानुं धन सात केत्रोमां खरचीने मृत्यु पामी खर्गे
गयां; तथा त्यांथी चवीने आज नगरमां तेऊं सु-
चड्ह तथा सुकांताना नामथी उत्पन्न थयां; तेऊंए
परजवमां वद्वन्ननी थापण राखेली मिलकतमांथी
तेना कह्या विना पोताने माटे जे व्यापार कर्यो हतो,
तेथी तेऊंने आ जवमां थोका काल सुधी निर्धनता
प्राप्त थइ ठे, पण हवे तेऊंनां ज्ञोगावदि कर्मोनो
अंतराय त्रुटवानो समय आवी लाग्यो ठे. तेऊंने घेर

एक गाय रे, तेने पेटे पूर्व जवना प्रेमथी उपकार-
ना बदला निमित्ते बद्धजनो जीव बलदपणे आवीने
उत्पन्न थशे, ते बलदना निमित्तथी तेने घणुं ऊऱ्य
मखशे; ते बलद अकस्मात् अत्यंत धननी तेने प्राप्ति
करी आपशे, केमके तेनां शींगमांडलो रंग चलकता
दीखा रंगनो थशे; तेवा बेलने श्रीअरिहंत प्रचुए अक-
स्मात् धननी प्राप्ति अवामां निमित्तरूपे कहेलो रे; बद्धी
ते बन्ने माणसो जब्यजीवो रे; तेडने धन मद्या बाद
पांच वर्ष पठी तेउ वैराग्य पामी दीक्षा लेशे, तथा अ-
हींथी स्वर्गे जइ, महाविदेहमां उत्पन्न थइ मोक्ष जशे.

एवी रीतनी श्री आचार्य महाराजनी वाणी सां-
जलीने राजा अत्यंत हर्षित थयो थको पोताने
स्थानके गयो; पठी तेज वखते सुबंधु राजाए सुन्न-
झने बोलावी कह्युं के तारी गाय जे बच्चाने प्रसवे,
ते बच्चुं मने आपजे, तेना बदलामां हुं तने पांच
लाख सोनामोहोरो आपीश. ते सांजली सुन्नझने
तो आश्र्य थयुं, अने मनमां विचारवा लाग्यो के
राजा कंझक केफना निशामां बके रे; तेने विचार क-
रतो जोइ राजाए तेने कह्युं के हे सुन्नझ! तुं विचार
नहीं कर. हुं जे मारा मुखमांथी बोद्यो बुं, ते

हुं तने आपीशज. पठी सुन्नदे तो पोताने घेर जइ
 पोतानी स्त्री सुकांताने सघलो वृत्तांत कही संज्ञ-
 लाद्यो; सुकांता बहुज विचक्षण हती, तेथी तेणी-
 ए अनुमान कर्यु के आ बाबतमां कंदक पण न्नेद-
 रे; पठी तेणीए अनुमान कर्यु के आचार्य महाराजे
 आपणने आजे जे मोटा शब्दस्थी धर्मदाज दीधो रे,
 ते खरेखर कंदक पण शुन्नने सूचवनारो रे, वली
 आपण सघलां त्यांस्थी ज्यारे उव्यां, त्यारे राजातथा
 राणी युरु महाराज पासे बेरां हतां, माटे आपणा विषे
 युरु महाराजे कंदक पण तेडे ने कहेलुं होवुं जोश्येतथा
 आ गायना वत्सनुं पण उत्तम माहात्म्य होवुं जोश्येत;
 केमके ते सिवाय राजा तेनी मागणी करे नहीं;

पठी ओकाज दिवसो गया बाद ते गाये शुन्न
 लक्षणवाला तथा विशेषमां चलकता लीला रंगना
 शृंगयुगलवाला एक वत्सने जन्म आप्यो; सुन्नदे
 पण ते वृत्तांत राजाने जइ निवेदन कर्यो. राजा पण
 परिवार सहित सुन्नदने घेर आद्यो, तथा आचार्य
 महाराजे कहेलां लक्षणोवालो तेने जोश्येत अत्यंत
 आनंद पामवा लाग्यो, तथा जैनधर्मनी अत्यंत प्र-
 शंसा पण कंरवा लाग्यो. पठी तेणे सुन्नदने पांच

बाख सोनामोहोरो आपीने ते वत्स तेणे खरीद कयों, तथा पोताना राज्यदरबारमां लावी तेनी सं-ज्ञाल माटे तेणे पोताना सुन्नटोने हुकम कयों, सु-न्नटो पण राजानी आङ्गा प्रमाणे घणीज चीवटथी तेनी साल संज्ञाल करवा लाग्या, तथा ते दिवसथी राजानी लक्ष्मी विगेरे पण अत्यंत वृद्धि थवा लागी.

अहीं सुवर्णकार पण पोताने अकस्मात् मखेला धनथी आनंदित अश्ने दृढ रीते धर्मकार्यों करवा लाग्यो, पांच वर्ष गया बाद ते सुवर्णकार तथा तेनी लीए वैराग्य पामीने पोतानुं सघलुं धन शुन्न मार्गे खरचीने चारित्र लीधुं. केटलांक वर्षों सुधी अतिचार रहित चारित्र पालीने बन्ने प्राणीउ देवलोके गयां, त्यांथी चवीने महाविदेहमां उत्पन्न अश्ने तेउ मोक्षे जशे.

एवीं रीते प्रसंगोपात तेवा बखदनी कथा कही.

जे बखदना कपालमां सफेद रंगनुं शंकुना आकारनुं चिह्न होय ढे, तेने उत्तम जातिनो बखद जाणवो, तेवो बखद तेना स्वामीने राज्य तरफनुं सुख मेलवी आपे ढे. जे बखदना कपालमां सर्पने आकारे सफेद अथवा लाल रंगनुं चिह्न हाय, तेवो बखद तेना स्वामीने परदेश गमन करावे ढे, तथा

त्वां तेने अत्यंत संकटमां पाडे थे. जे बलदना क-
 पालमां सफेद रंगनुं पद्मना आकारनुं चिह्न होय
 थे, तेने उत्तम जातिनो बलद जाणवो, तेवो बलद
 तेना स्वामीने धननी तथा कीर्तिनी प्राप्ति करावे थे.
 जे बलदना कपालमां पीला सोनेरी रंगनुं त्रमरने आ-
 कारे चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी लह्मीनो
 नाश करे थे, तथा तेने अत्यंत संकटमां नाखे थे.
 जे बलदना कपालमां लाल अथवा सफेद रंगनुं
 शंखना आकारनुं चिह्न होय थे, तेवो बलद तेना
 स्वामीने जलमार्गे पर्यटन करावे थे, तथा तेने
 व्यापारमां अत्यंत धन मेलवी अपावे थे. जे बलदना
 कपालमां कलशना आकारनुं सफेद रंगनुं चिह्न
 होय, तेने महामंगलकारी जाणवो, तेवो बलद
 तेना स्वामीनी लह्मी तथा कीर्तिनी वृद्धि करे थे.
 जे बलदना कपालमां इयाम रंगनुं मुशखना आका-
 रनुं चिह्न होय थे, तेवो बलद तेना स्वामीना परिवा-
 रनो तथा लह्मीनो पण नाश करे थे. जे बलदना
 कपालमां सफेद रंगनुं मुशखना आकारनुं चिह्न होय
 थे, तेवो बलद अग्नि आदिकनो जय उपजावे थे,
 मादे तेवा बलदने तजवो. जे बलदना कपालमां

काला रंगनुं नोखीयाना आकारनुं चिह्न होय रे, तेवो बलद तेना स्वामीने मृत्यु संबंधी ज्ञय उपजावे रे. जे बलदना कपालमां लाल रंगनुं धनुष्यना आकारनुं चिह्न होय रे, तेवो बलद तेवो स्वामीने राज्यलक्ष्मीनी प्राप्ति करे रे, पण जो ते धनुष्यमां बाण चमावेलुं होय, तो राज्यलक्ष्मीनी प्राप्ति करावीने शनुने हाथे तेनो संहार करावे रे. जे बलदना कपालमां लाल रंगनुं पद्म कोशना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनी तथा कीर्तिनी पण अत्यंत वृद्धि करे रे. जे बलदना बन्ने कानो सीधा उंचा रहेता होय, तथा अणीशुद्ध होय, तेने अत्यंत उत्तम जातिनो बलद जाणवो; तेवो बलद कोइ जाग्यशालीनेज माले रे, तेवो बलद तेना स्वामीनी कीर्ति, लक्ष्मी तथा परिवारनी अत्यंत वृद्धि करे रे तथा तेने मृत्यु पर्यंत सुखी अवस्थामां राखे रे. जे बलदनो जमणो कान मावा कानथी वधारे लांबो होय रे, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो नाश करे रे, अथवा तेने अग्नि आदिकनो ज्ञय उजावे रे. जे बलदना मावा कान पर घणा मसो उगेला होय, तेवो बलद तेना स्वामीनां संतानोनो

नाश करे रे, तथा राज्य आदिकनो तेने जय उप-
जावे रे. जे बलदना मावी तरफना कानमां फाटो
पडेल्ही होय रे, तेवो बलद तेना स्वामीनी संपत्तिनो
नाश करे रे. जे बलदना जमणा काननी अंदरना
जाग पर सफेद रंगनो लीसोटो होय, तेवो बलद
तेना स्वामीने जलनो जय उपजावे रे. जे बलदना बन्ने
कानो पर उपरना जागमां लाल रंगना लीसोटा होय,
तेवो बलद तेना स्वामीने शत्रु तरफनो जय उप-
जावे रे, तथा तेने महा संकटमां नाखे रे. जे ब-
लदनी नासिका पर बिलकुल वाल उगेला न होय, ते-
वो बलद अत्यंत उत्तम जातिनो जाणवो; तेवो ब-
लद तेना स्वामीने स्त्री तरफनुं सुख वधारी आपे रे,
तथा तेनी लक्ष्मीनी पण वृद्धि करे रे. जे बलदना
कंठनी नीचे सफेद अथवा लाल रंगनुं चक्रना आ-
कारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी ल-
क्ष्मीनी वृद्धि करे रे. जे बलदनो आगलनो जमणो
पग मावा पगथी जरा नानो होय, तेवो बलद तेना
स्वामीने जयंकर रोगनी प्राप्ति करे रे, माटे पोतानुं
श्रेय इष्टता माणसे तेवो बलद ग्रहण करवो नहीं.
जे बलदनो आगलो जमणो पग जरा खोमंगातो होय,

तेवो बलद तेना स्वामीनुं ड मासनी अंदर मृत्यु निपजावे डे. जे बलदना आगला जमणा पगनी जांगमां सफेद रंगनुं योनिना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो तुरत नाश करे डे. जे बलदना आगला जमणा पगनी जांगमां लाल रंगनुं ध्वजने आकारे चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी कीर्त्तिने चारे दिशाउमां फेलावे डे. जे बलदना आगलना जमणा पगनी जांगमां गुलाबना रंग जेवा तथा कोमल वाल होय डे, तेवो बलद वासुदेवनेज प्राप्त थाय डे. जे बलदना आगला जमणा पगनी जांगमां सफेद रंगनुं त्रिशूलना आकारनुं चिह्न होय डे, तेवो बलद तेना स्वामीने शत्रु तरफनो नय उपजावे डे. जे बलदना आगला जमणा पगना धुंटण पर सफेद रंगनुं शंखना आकारनुं चिह्न होय डे, तेवो बलद तेना स्वामीनी कीर्त्तिनो फेलावो करे डे. जे बलदना आगलना जमणा पगना धुंटणनी नीचे सफेद रंगनुं वलयने आकारे चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने चक्रवर्तीपणानुं राज्य अपावे डे.

तेवा बलदनी प्रसंगोपात कथा कहे डे.
पूर्वे आज जंबूद्धीपना जरत नामे केत्रमां कोशल

नामना देशमां शंखपुरी नामे नगर हतुं; त्यां पद्म-
शेखर नामे राजा राज्य करतो हतो, ते राजानी
पद्मावती नामे राणी हती. तेज नगरमां ते राजानो
कुटुंबी रणवीर नामे एक कन्त्री रहेतो हतो. तेने
यशोमती नामे स्त्री हती. पद्मशेखर राजाए कंश का-
रणसर ते रणवीरनो गरास खुंचवी लीधो हतो, अने
तेथी ते गरीबी हालतमां आवी पड्यो हतो. अनु-
कमे यशोमतीने गर्ज रह्यो. एक दिवसे शेष रात्रि-
ए चक्रवर्तीने सूचवनारां चौद स्त्री यशोमतीए
दीर्घां, पण पोते गरीबी हालतमां होवाथी हमेशां
चिंतामांज मग्न रहेती हती, तेथी तेणीए ते स्त्री-
नो वृत्तांत कोइने पण कह्यो नहीं. पठी अनुकमे
समय संपूर्ण थये तेणीए एक महा तेजस्वी पुत्रने
जन्म आप्यो, तेनुं नाम मातापिताए तेना महा ते-
जस्वीपणाने अनुसारे चंद्रशेखर राख्युं. जेम जेम
चंद्रशेखर मोटो थतो गयो, तेम तेम रणवीरनी सं-
पत्ति पण वृद्धि पासवा लागी. चंद्रशेखर धनुर्विद्या
आदिक शस्त्रकलाऊमां महा प्रवीण थयो.

एक दहाको ते शंखपुरी प्रत्ये गुणसूरि नामे के-
वली महाराज पधार्या, अने नगरीनी बहारना आ-

म्रवनमां परिवार सहित रह्या. उद्यानपालके जइ
राजाने ते वृत्तांत कह्यो; त्यारे राजा पोताना परि-
वार सहित केवली महाराजने बांदवा माटे आव्यो.
नगरना पण केटखाक ज्ञविकलोको त्यां आव्या; ते-
मनी साथे रणवीर पण पोतानी स्त्री यशोमती तथा
चंद्रशेखर सहित त्यां आव्यो. केवली महाराजने
नमस्कार करी सर्व माणसो पोताने उचित स्था-
नके बेठां. पढी केवली महाराजे पण तेमने अमृ-
तनी धारा सरखी मधुर धर्मदेशना आपी. ते धर्म-
देशना सांज्ञवीने सर्व लोकोनां मनरूपी कमलो
प्रफुल्लितपणाने पास्यां. पढी केवली महाराजे चंद्र-
शेखरने चक्रवर्ती थवानो तथा जैनधर्मनी प्रजा-
वना करनारो जाणीने तेना पिता रणवीरने कह्युं
के हे रणवीर ! आ तारो चंद्रशेखर नामनो पुत्र च-
क्रवर्ती राजा थशे, तथा ते जैनधर्मनो घणो म-
हिमा वधारशे. जो के तेना पुण्यप्रबलथीज तेने च-
क्रवर्तीपणुं मलशे, तोपण तेने चक्र विगेरेनी कङ्कि
प्रात थवामां एक वत्स (वाडरमो) निमित्तरूपे
थशे. ते आजशी ठढे दिवसै ज्यारे आ उद्यानमां
फरवा आवशे, त्यारे एक गाय एक वत्सने जन्म

आपीने तुरतज कर्मयोगे मृत्यु पामशे, अने तेथी दयाज्ञाव लावीने चंद्रशेखर ते वत्सने उचकीने पोताने घेर लावशे; ते वत्सना आगला जमणा पगना खुंटणनी नीचे सफेद रंगनुं वलयनुं चिह्न होशे, अने ते चिह्न चंद्रशेखरने चक्रवर्तीपणुं सूचवनारुं डे. पडी राजा तथा रणवीर पण केवळी प्रचुने नमस्कार करीने पोतपोताने स्थानके गया. केवळी महाराज पण विहार करीने अन्य स्थानके गया.

हवे चंद्रशेखरनुं वृत्तांत सांजलीने पद्मशेखर राजाने अत्यंत आश्र्य थयुं; तेम तेने मनमां नय पण थयो के में रणवीरनो जे गरास खुंचवी लीधो डे, तेनुं आ चंद्रशेखर खरेखर वैर लेशे, अने तेथी मारुं मृत्यु थशे, पण तेने तेवो वत्स मदे डे के नहीं, ते मालुम पड्या बाद आपणे तेनो गरास तेने पाढो आपीशुं, एम विचारी ते डठा दिवसनी राह जोवा लाग्यो. हवे एम करतां करतां पांच दिवसो तो नीकली गया, डठे दिवसे प्रज्ञात कालमां चंद्रशेखर ते आम्रवनमां हमेशनी पेरे फरवा गयो, त्यां एक वृक्षनी नीचे तेणे एक गायने एक वत्सनो जन्म आपती जोइ, ते जोइने तेने केवळी महाराजनुं

वचन याद आव्युं; ते गाय वत्सने जन्म आपीने
 तुरतज मृत्यु पामी. पठी चंद्रशेखरे मनमां दया
 लावीने ते वत्सने उचकी लीधो, तथा तेने ते पो-
 ताने घेर लाव्यो. पठी रणवीरे तेना आगला जमणा
 पगमां धुटण नीचे सफेद रंगनुं बखय जोइने केव-
 लीनां वचननो वधारे आदरसत्कार करवा लाग्यो.
 राजाने पण आ वृत्तांतनी खबर पदवाथी तेणे रण-
 वीरने बोलावीने आदरमानपूर्वक तेनो गरास तेने
 सोंपी आप्यो. अनुक्रमे ते वत्स वृद्धि पामवा लाग्यो,
 तेनी साथे चंद्रशेखरना घरमां लक्ष्मीनी पण वृद्धि
 थवा लागी, अने ते धनथी तेणे पोतानुं केटलुंक ल-
 शकर वधायुं. एक दहाडो तेनी आयुधशालामां च-
 क्ररत्त उत्पन्न थयुं; तथा एकी रीते सघबां रत्तो उ-
 त्पन्न थयां. पठी तेणे षट्खंड पृथ्वी साधी; अने
 एकी रीते तेवा बबदना लानथी तेने अकस्मात् च-
 क्रीपणं मढ्युं. अनुक्रमे रणवीर, यशोमती तथा
 चंद्रशेखर पण धर्मध्यानपूर्वक काल करीने चोथे
 देवबोके गयां, तथा ल्यांथी चवी आज जरत क्षे-
 त्रमां मनुष्यपणे उत्पन्न थळ दीक्षा लळ केवल
 पामी मोहे गयां.

एवी रीते प्रसंगोपात तेवा बलदनी प्राप्तिशी
यता फलनी कथा कही.

जे बलदना आगलना जमणा पगनी खरीना मू-
लमां सफेद रंगनुं अर्ध चंद्रना आकारनुं चिह्न होय,
तेवो बलद तेना स्वामीनी संपत्तिनी वृद्धि करे डे,
पण ते अर्ध चंद्र सरखा आकारमां वज्रे फाट प-
डेली होय, तो ते लक्ष्मीनो नाश करे डे. जे बल-
दना आगलना मावा पगनी जांगमां लाल रंगनुं
कूर्मना (काचबाना) आकारनुं चिह्न होय, तेवो
बलद तेना स्वामीनी लक्ष्मीने स्थिर करे डे. जे बल-
दना आगलना मावा पगनी जांगमां सफेद रंगनुं
बाणना आकारनुं चिह्न होय डे, तेवो बलद तेना
स्वामीने रणसंग्राममां शत्रु तरफशी पराजय अपावे
डे. जे बलदना आगला मावा पगनी जांगमां लाल
रंगनुं दीपकनी शिखाना आकारनुं चिह्न होय डे, तेवो
बलद तेना स्वामीने अग्निनो त्रास उपजावे डे. जे ब-
लदना आगला मावा पगनी जांगमां सफेद रंगनुं
गदाना आकारनुं चिह्न होय डे, तेवो बलद तेना
स्वामीनुं एक वर्षनी अंदर मृत्यु निपजावे डे, ते
वात संदेह विनानी डे. जे बलदना आगलना मावा

पगनी जांगमां सफेद रंगनुं कमलना आकारनुं चिह्न होय डे, तेवो बलद तेना स्वामीने अत्यंत ल-
क्ष्मीनी प्राप्ति करे डे. बलदना आगलना मावा पगना धुंटणनी पाठलना जागमां लाल रंगनुं मु-
शलना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वा-
मीने घणा सुवर्णनी प्राप्ति करावी आपे डे. जे बल-
दना आगलना मावा पगना धुंटण पर लाल रंगनुं
कमलना बीज सरखा आकारनुं चिह्न होय, तेवो
बलद तेना स्वामीने जलनो जय उपजावे डे. जे ब-
लदना आगलना मावा पगना धुंटणमां सफेद रंगनुं
शंखना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वा-
मीने अकस्मात् धननी प्राप्ति करावे डे. जे बलदना
आगलना मावा पगना धुंटणमां सफेद रंगनुं पुष्पना
आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी ल-
क्ष्मीनो नाश करे डे. जे बलदना आगलना मावा
पगना धुंटणनी नीचे लाल रगनुं मुशलना आकारनुं
चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनुं एक वर्षनी अं-
दर मृत्यु निपजावे डे. जे बलदना आगलना मावा
पगना धुंटणनी नीचे घणा लांबा वालो उगेला होय,
तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो नाश करे डे.

जे बलदना आगलना मावा पगनी खरी पर सफेद रंगनुं योनिना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनी वृद्धि करे डे. जे बलदना आगलना मावा पगनी खरीना मूलमां घणा मस्तो उगेला होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनो तुरत नाश करे डे. जे बलदना आगलना डावा पगनी खरीना मूलमां घणा चीरा पडेला होय, तेवो बलद तेना स्वामीने राज्य आदिकनो जय उपजावे डे. जे बलदना आगलना बन्ने पगनी खरीनो रंग हाथीदांत सरखो सफेद होय, तेवो बलद तेना स्वामीने व्यापार आदिकमां घणोज लाज मेलवावी आपे डे. जे बलदना आगलना बन्ने पगोनी वच्चे सफेद रंगनुं गदाना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनी वृद्धि करे डे, तथा तेनी कीर्ति चोतरफ फेलावे डे. जे बलदना आगलना बन्ने पगोनी वच्चेना जागमां लाल रंगनुं अंकुशना आकर्नुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने रोग आदिकनो अत्यंत जय उपजावे डे; माटे तेवो बलद पोतानुं श्रेय इष्वनार यहस्थोए राखवो नहीं. जे बलदना उदरना जाग पर सफेद रंगनुं पताकाना आ-

(१५४)

कारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी कीर्ति
फेलावे डे, पण जो ते पताका ध्वजदंड सहित होय,
तो तेवो बलद तेना स्वामीने अखुट लङ्घी अक-
सात् मेलवी आपे डे.

तेवा बलदनी प्रसंगोपात कथा कहे डे.

पूर्वे श्री मलय नामना देशमां इरावती नामे नदीने
कीनारे मंडलपुर नामे नगर हृतुं. त्यां अजितसेन नामे
क्षत्रिय राजा राज्य करतो हतो. ते राजाने जितप्रज्ञा
नामनी राणी हती. तेउने समरसिंह नामनो एक
युवान् अने गुणवान् पुत्र हतो. तथा कनकसुंदरी
नामे एक महा रूपवती तथा कलाना तो चंद्रार
सरिखी एक पुत्री हती. कनकसुंदरीने युवावस्थामां
आवेदी जोइने राजाए तेना लग्न माटे स्वयंवरमं-
दप रचाव्यो, तथा त्यां अनेक देशना राजकुमारोने
पधारवाने आमंत्रणो मोकद्वयां. वरी ते सघबा
राजकुमारो तथा मोटा मोटा करोमपति शाहुका-
रोना पुत्रो पण त्यां एकठा थया.

हवे तेज मंडलपुर नगरमां कुलवान् पण धन
रहित सुंदर नामनो वणिक रहेतो हतो. तेने क-
लावती नामे स्त्री हती, तथा तेउने कुमुद नामे

पुत्र हतो. कुमुद महा स्वरूपवान् देवकुमार सरिखो हतो. तेम ते पुरुषनी बहोंतेरे कबाउमां प्रवीण हतो. राजकुमारी कनकसुंदरी तथा कुमुद बन्ने बालप-णथी एकज पाठशाखामां अन्यास करतां. बन्नेनी वय पण सरखीज हती. तेडने त्यां परस्पर अत्यंत प्रेम बंधायो हतो. कुमुद कनकसुंदरी पर अत्यंत प्रीति राखतो हतो, अने कनकसुंदरी पण तेना पर अतिशय प्रीति राखती हती, तथा तेड बन्नेनां मनमां परस्पर लग्न करवानाज विचारो घोखाया करता हता.

हवे स्वयंवरमंडपमां सघळा लोकोनी साथे कुमुद पण पोतानी गरीबी हालतने अनुसारे सादो पोशाक पहेरीने गयो, तथा एक खुणामां जइने झूरना एक मंचा पर जइ बेठो. सघळा राजकुमारो तथा शेर शाहुकारोना पुत्रो पण अमूल्य वस्त्र तथा आञ्चूषणो पहेरीने पोतपोताने उचित स्थानके बेठा हता. तेज वस्ते राजकुमारी पण जाणे देवकुमारीज होय नहीं, तेम मनोहर वस्त्र तथा आञ्चूषणो पहेरीने पोतानी साहेदीनी साथे स्वयंवरमंडपमां आवी पहोंची. तेणीना हाथमां मनोहर रत्नजटित

(१५६)

वरमाला हती. तेणीनुं दिव्य स्वरूप जोइने सघला
बोको आश्र्य सहित मदनबाणना प्रहारथी व्या-
कुल थवा लाग्या. सघलाउनी दृष्टि तेणीना चंड
सरखा मुख पर एकी वखते परवा लागी. सघला
बोको पोतपोतानां वस्त्र आञ्जूषण विगेरे सारी रीते
संज्ञालथी शरीर पर गोठववा लाग्या.

पढी कुमारीनी साथे आवेदी महा चतुर सा-
हेदी एकेक राजकुमार तथा शाहुकारोना पुत्रो पा-
से तेणीने लझ जझने तेउनां रूप, गुण, कुल, धन,
कीर्ति विगेरेनुं वर्णन करवा लागी; पण राजकुमारी
ते सघलाउने विषे कंझने कंझ पण दूषण काढवा
लागी. एवी रीते चालतां थका राजकुमारी कुमुद
पासे आवी पहोची. कुमुदना तेजस्वी स्वरूपने जो-
इने कनकसुंदरीनां रोमांच भ्रेमे करीने प्रफुल्लित
थयां; कामदेव पण पोतानो अवसर आवेदो जा-
णीने तेणीने पोतानां बाणोथी प्रहार करवा लाग्यो;
अने तेथी ते कंपवा लागी. तेणीना शरीर पर अने
मुख्यत्वे करी तेणीना अर्ध चंड सरखा श्वेत कपाल
पर मनोहर मोतीउना कण सरखां पसीनानां बिं-
दुउँ ऊबकवा लाग्यां. पढी जाणे कामदेवनी भ्रे-

(१५७)

रणाथीज होय नहीं, तेम तेणीए पोताना हाथमां
रहेदी वरमाला कुमुदना नाजुक कंठनी अंदर आ-
रोपण करी.

आ बनाव जोइ सघला राजकुमारो तथा शेर
शाहुकारना पुत्रो अत्यंत क्रोधातुर थया, तथा हा-
हाकार शब्द करवा लाग्या. राजा पण क्रोधातुर
अइ कनकसुंदरीने कहेवा लाग्यो के हे पुत्रि ! तें
आवा निर्धन पतिने वरीने मारी कीर्त्तिनो नाश
कर्यो. ते सांगली कनकसुंदरीए कहुं के हे पिताजी !
मारो प्रेम जेना पर लाग्यो हतो, ते पति में पसंद
कर्यो डे. कदाच ते धनरहित हशे, तोपण हवे ते
मारे मन तो देव तुछ डे. राजाए पुत्रीनो आ-
ग्रह जोइने कंइ पण महोत्सव कर्या विना कुमुदनी
साथे तेणीने परणावी. बद्दी तेणे पुत्रीने दायजामां
पण कंइ आप्युं नहीं. आथी कनकसुंदरीनी माताने
घणो खेद थयो. तेणीए राजाने कहुं के हे स्वामिन् !
तमो कनकसुंदरीने तेणीनी आजीविका चाले तेटकुं
धन तो जरूर आपो, पण क्रोधना आवेशथी रा-
जाए राणीनुं वचन पण मान्युं नहीं, तेथी राणी
पण हमेशां दिलगीरी सहित रहेवा लागी.

हवे कनकसुंदरी अत्यंत प्रेमवाली थइ थकी कु-
मुदने घेर रहेवा लागी. कनकसुंदरी स्त्रीउनी चो-
सरे कलामां प्रवीण, महा स्वरूपवती, तथा शील
आदिक अनेक गुणोने धारण करनारी हती. तेणीनी
जैनधर्म पर अत्यंत श्रद्धा हती. आविकानां शुद्ध
आचरणो पालती हती. हमेशां ते जिनमंदिरमां जइ
शुद्ध ज्ञावथी श्री वीतराग प्रञ्जुनी पूजा करती हती
तथा धर्मगुरु पासे जइ विनयथी हमेशां धर्मदेशना
सांचलती हती. कुमुद पण तेणीनी संगतथी स-
स्यकत्व पामीने हमेशां देवगुरुनी चक्षि करवा ला-
ग्यो. धनहीनपणाथी शोकातुर रहेता कुमुदने क-
नकसुंदरी वारंवार दिलासो आपती; तथा कहेती
के हे स्वामिन् ! पूर्वे बांधेल एवा लाजांतराय कर्मना
मृतीआंउनो ज्यारे नाश अशे, त्यारे लळ्ही मारी
पेठेज तमोने पोतानी मेले आवीने वरशे.

एवी रीते केटलाक दिवसो वीत्या बाद ते नग-
रमां प्रमोदसूरि नामे केवली महाराज पधार्या. ते-
मनी पासे धर्म श्रवण करवाने नगरना जब्यलोको
जवा लाग्या. एक दहामो कनकसुंदरी तथा कुमुद
पण त्यां धर्म श्रवण करवाने गयां. अत्यंत ज्ञावपूर्वक

केवली महाराजने नमस्कार करीने तेउ त्यां धर्म श्रवण करवाने बेठां. केवली महाराजे पण तेउने जावि जव्य जाणीने मधुरध्वनिथी धर्मदेशना दीधी.

धर्मदेशना सांजख्या बाद कनकसुंदरीए हाथ जोमीने केवली महाराजने विनंति करी के हे प्रज्ञो ! आ ज्ञवमां अमारां पूर्वोपार्जित लाजांतराय कर्मनां बंधनो ब्रुटशे के नहीं ? ते आप कृष्ण करीने कहेशो. ते सांजख्यी केवली प्रज्ञुए तेमने जैनधर्मनो उद्योत करनारां जाणीने कहुं के हे कनकसुंदरि, तारा स्वामीने घेर जे एक उत्तम लक्षणवाला वत्सनो जन्म थशे, ते वत्सना उद्दर ज्ञाग पर ध्वज-दंड सहित सफेद रंगनुं पताकानुं चिह्न होशे, ते वत्सना जन्मदिवसथी तमारां बन्नेनां लाजांतराय कर्मोनो नाश थशे.

एवी रीतनां केवली प्रज्ञुनां वचनो सांजख्यीने बन्ने अत्यंत हर्षित थयां थकां पोताने घेर आव्यां. केवली महाराज पण अन्य जगोए विहार करी गया.

अनुक्रमे त्रण महीनाऊ गया बाद केवली प्रज्ञुए कहेखां लक्षणवाला एक वत्सनो तेउने घेर रहेखी गाये जन्म आप्यो. ते जोइ तेउ अत्यंत हर्षित थयां.

(१६०)

पढी ते गायना अचुचि पदार्थोने दाटवा माटे कुमुद नजदीकनी चूमि खोदवा लाग्यो; ते जमी-नमां थोडुं खोद्या बाद सोनामोहोरोथी नरेक्षी एक कक्षा तेणे जोळ. तुरतज तेणे कनकसुंदरीने ते वृत्तांत जाहेर कर्यो. ते जोळ कनकसुंदरी कहेवा लागी के हे स्वामिन् ! केवली प्रचुनी वाणी अन्यथा आयज नहीं. पढी तेउए ते कक्षा काढीने तपासी, तो तेनी अंदरथी एक लहा सोनामोहोरो नीकली. पढी ते सोनामोहोरोमांथी व्यापार करतां कुमुदनी पासे करोडो सोनामोहोरो थळ. राजा तथा राणीने पण ते वृत्तांतनी खबर पम्बाशी तेउ अत्यंत हर्षित थळ जैनधर्मनी अनुभोदना करवालाग्यां; तथा कनकसुंदरी अने कुमुदने पोतानी पासे बोलावीने राजाए पोताना अपराधनी कळमा मागी.

हवे कुमुद तथा कनकसुंदरी पोतानुं झव्य शुन्न मार्गे वापरवा लाग्यां. तेउए शत्रुंजय आदिक तीर्थों पर मनोहर जैनप्रासादो बंधाव्यां, तथा जैनधर्मनो अत्यंत महिमा वधार्यो. ठेवटे राजा राणी, कुमुदना मातपिता, कुमुद तथा कनकसुंदरीए पण दीक्षा लीधी. घणा काळ सुधी आकरां तपो तपीने तेउ

स्वर्गे गयां. स्यांशी चवी केटबाक ज्ञवोमां ज्ञमीने अंते मोहकपदने प्राप्त थशे. एवी रीते प्रसंगोपात तेवा बलदनी कथा कही.

जे बलदना उदरज्ञाग पर श्याम रंगनुं नकुलना (नोखीयाना) आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनो तुरत नाश करे डे. जे बलदना उदरज्ञाग पर लाल रंगनुं वीडुना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो नाश करे डे. जे बलदना उदरज्ञाग पर सफेद रंगनुं कलशना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मी विगेरेनी वृद्धि करे डे. जे बलदना उदरज्ञाग पर बिलकुल केश नशी होता, तेवो बलद तेना स्वामीने मरणांत कष्टमां पारे डे. जे बलदना उदरज्ञाग पर श्याम रंगनुं शुकना (पोपटना) आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना धन तथा परिवारनो तुरत नाश करे डे. जे बलदना उदरज्ञाग पर जमणी बाजुना पम्खामां लाल रंगनुं शंखना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी कीर्त्तिनी अत्यंत वृद्धि करे डे. जे बलदना उदरज्ञाग पर जमणी तरफना पासामां श्याम-

रंगनुं योनिना आकारनुं चिह्न होय रे, तेवो बलद
 तेना स्वामीना परिवारनी वृङ्गि करे रे. जे बलदना उ-
 दरज्ञाग पर जमणी तरफना पासामां सफेद रंगनुं
 पुष्पना आकारनुं चिह्न होय रे, तेवो बलद तेना स्वा-
 मीने खेतीवारीमांशी अत्यंत ऊऱ्य मेलवी आपे रे. जे
 बलदना उदरज्ञाग पर जमणी तरफना पमखामां लाल
 रंगनुं धनुष्यना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वा-
 मीने रणसंग्राम आदिकमां विजय मेलवी आपे रे.
 जे बलदना उदरज्ञाग पर जमणी तरफना पमखामां
 सफेद रंगनुं पद्मकोशना आकारनुं चिह्न होय, तेवो
 बलद तेना स्वामीने लोच्छिष्ट करे रे. जे बलदना उदर-
 ज्ञाग पर जमणी तरफना पासामां लाल रंगनुं सिंहना
 नखना आकारनुं चिह्न होय रे, तेवो बलद तेना स्वा-
 मीनां बीजां पशुउठनो नाश करे रे. जे बलदना उदर-
 ज्ञाग पर जमणी तरफना पासामां सफेद रंगनुं
 कूर्मना (काचबाना) आकारनुं सूक्ष्म चिह्न होय रे,
 तेवो बलद तेना स्वामीने जलपर्यटन करावीने
 अत्यंत धन मेलवी आपे रे. जे बलदना उदरज्ञाग
 पर जमणी तरफना पासामां श्याम रंगनुं मत्स्ययु-
 गलना आकारनुं चिह्न होय रे, तेवो बलद तेना

(१६३)

स्वामीने जब मार्गना व्यापारमां घणोज फायदो करावी आपे थे. जे बबदना उदरज्जागमां जमणी तरफना पक्खामां पुष्पनी मालाना आकारनुं सफेद रंगनुं चिह्न होय थे, तेवो बबद तेना स्वामीनी संपत्ति वधारी आपे थे. जे बबदना उदरज्जाग पर जमणी तरफना पासामां खस्तिकना आकारनुं चिह्न होय थे, तेवो बबद तेना स्वामीने पुत्रप्राप्ति करावी आपे थे.

तेवा बबदनी प्रसंगोपात कथा कहे थे.

पूर्वे श्री कांपिलपुर नामना नगरमां मेघवाहन नामे राजा राज्य करतो हतो; तेने मृगावती नामनी राणी हती. तेउ बन्ने जैनधर्म पर अत्यंत श्रद्धा राखतां हतां. तेउनी बनेनी वय युवावस्थाने उल्कंगी जवा आवी, तोपण तेउने संताननी प्राप्ति थइ नहीं; तेथी मृगावती राणी अत्यंत शोकातुर थइ यकी विचारवा लागी के अहो ! में पूर्व जवमां कोइ मनुष्य, तिर्यच अथवा पक्षीउनां बच्चाँउनो तेमनां मावापोथी विरह कराव्योः थे, के जेथी मने आ जवमां संताननी प्राप्ति थती नथी. राणीनी ऐरे राजा पण अत्यंत दिलगीर थवा लाग्यो. दिवसे

दिवसे कृष्ण पढ़ना चंडनी पेरे राजाने कीण
 थतो जोइने महा बुद्धिमान् एवा मतिसागर नामना
 तेना मंत्रीए राजाने पूछ्युं के हे स्वामिन् ! आपने
 एवी कइ चिंतारूपी पिशाची वक्षगी ठे के जे
 आपना रुधिरने चक्षण करी जाय ठे ? ते सांचली
 राजाए पोताने सघबो वृत्तांत मतिसागर मंत्रीने
 निवेदन कर्यों।

ते सांचली मतिसागरे कह्युं के हे राजन् ! आ-
 चवमां तमो निराधार मनुष्य विगेरे ग्राणीउने आ-
 श्रय आपो, के जेथी तमोने पुत्रप्राप्ति थशे. ते सां-
 चली राजाए मतिसागरने कह्युं के हे मंत्री ! तमो
 नगरमां एवी उद्घोषणा करावो के जे माणसो अ-
 न्ननां अर्थी होय, तेउने राजा अन्न आपशे, जेउ
 वस्त्रनां अर्थी होय, तेउने राजा वस्त्र आपशे, जेउ
 स्थाननां अर्थी होय, तेउने रहेवाने राजा मकान
 आपशे. एवी रीते जेउने जे कंइ जोइतुं होय, ते-
 उने ते राजा आपशे.

पठी मतिसागर मंत्रीए पण राजानी आङ्गा मु-
 जब एवी रीतनी उद्घोषणा नगरमां करावी, तथा
 एक दानशाला स्थापीने निराधार मनुष्योने अन्न वस्त्र

आदिक देवानो प्रारंभ कर्यो. वली पञ्च पहींडे माटे पण घास चारा जल्द विगेरेनी सामग्री तैयार करावी.

वली पण राजाए मतिसागरनी सबाह मुजब जिनमंदिरमां अष्टाहिंक (अष्टाइ) महोत्सव कराव्यो, तथा चावपूर्वक श्री वीतराग प्रञ्जुनी पूजा करी. एवी रीते शुन्न मार्गे ऊऱ्य खरचतां थकां बे वर्षों वीती गयां.

एटखामां तेज नगरमां जिनसेन नामे झानी आचार्य विहारक्रमथी पृथ्वीने पावन करतां थका पधार्या. आचार्य महाराजे नगरनी बहार कदखीवनमां मुकाम कर्यो. तेमने वांदवा माटे नगरनां लोको ल्यां गयां, मेघवाहन राजा तथा मृगावती राणी पण रथमां बेसीने परिवार सहित ल्यां गयां, तथा सर्व लोको पोतपोताने उचित स्थानके बेसी गयां. पठी जिनसेन महाराजे पण गंजीर ध्वनिथी देशना दीधी के हे ऊऱ्यप्राणीं ! आ मनुष्यजनव पामीने जे प्राणी विषयोनी लोकताथी स्वार्थमांज रक्त रहीने परोपकार करता नथी, ते प्राणीं जवांतरमां सुख मेलवी शकता नथी. एवी रीतनी आचार्य महाराजनी देशना सांजलीने सर्व लोको पोतपोताने

स्थानके गयां, सघलां लोको गया बाद मेघवाहन राजा तथा मृगावती राणीए हाथ जोकीने आचार्य महाराजने विनंति करी के हे प्रनो ! अमोने आ जवमां संताननी प्राप्ति केम अती नथी ? त्यारे आचार्य महाराजे पोताना ज्ञानरूपी चक्षुशी जोइने कहुं के हे राजन ! पूर्व जवमां विद्याचब पर्वतनी अटवीमां तमो बन्ने धणी धणीआणी तरीके ज्ञिष्ठरूपे उत्पन्न थयां हतां. तमारी पासे एक उद्यान हतुं, तेमां नारिंग, दाढिम, आम्र विगेरे अनेक जातिनां वृक्षो हतां. तेडमां एक आम्रना वृक्ष पर एक पोपटना जोडाए आवीने निवास कर्यो हतो. अनुक्रमे पोपटडीने गर्ज रहेवाथी तेड बन्नेए ते वृक्ष पर एक मालो बांध्यो. तेमां संपूर्ण समये पोपटमीए बे इंडांडे मूक्यां. अनुक्रमे ते इंडांडे परिपक थया बाद तेमांथी बे बच्चांडे नीकछ्यां. एक दहानो उद्यानमां फरतां थकां ते माला पर तमारी बन्नेनी हष्टि पकी; अने तेमां मनोहर बन्ने नानां बच्चांडुने जोइ तेमने पालवानी तमो बंनेने इड्डा थइ. तेथी तेमनां मात-पितानी गेरहाजरीमां तमो ते बच्चांडुने तमारा मकानमां लइ गयां, तथा एक पिंजरामां तेमने केद

कर्यां, तथा तेमने खावा माटे तमोए केटबाक पदार्थों ते पिंजरामां मूक्या; पण तेउने ते खावानी ठेव नहीं होवाथी तेउ कंश पण खाइ शक्यां नहीं, पण पोताना सूक्ष्म स्वरथी चीचीं करवा लाग्यां.

एटबामां तेमनां मातपिता माला पासे आव्यां, पण तेमां पोतानां बच्चांउने नहीं जोइने आमतेम ब्रमण करवा लाग्यां, तथा तीदण स्वरथी पोकार करवा लाग्यां. केटबीक वारे पोतानां बच्चांउनो सूक्ष्म स्वर सांजलीने तेउ ते पिंजरा पासे आव्यां, पण त्यां पोतानां बच्चांउने पूरायेखां जोइने शोकातुर थइ आंखोमांथी आंसु पासवा लाग्यां. बच्चांउ पण चीचीं शब्द करीने जाणे पोताने ढोमाववानी आजीजी करतां होय नहीं, तेम पोकार करवा लाग्यां. ठेवटे ते पोपट तथा पोपटमी ते पिंजरा पर पोतानी चंचुती प्रहार करवा लाग्यां, पण ते पिंजरुं मजबूत सुवर्णना सद्बीआवालुं हतुं, तेथी तेउनुं कंश पण फाव्युं नहीं. पठी तेउ बच्चांने माटे लावेखो खोराक पोतानी चांचो सद्बीआउ वचे राखीने तेउने खवराववा लाग्यां, तथा रात दहामो शोकातुर थइ पिंजरानी नजदीकमां एक उंचा स्थानक पर रहेवा लाग्यां.

एम करतां करतां दश दिवसो वीती गया, पण तमोने ते वृत्तांतनी मालुम पक्षी नहीं. एक दहान्हो तमो उद्यानमां फरीने आव्यां, त्यारे ते पोपट तथा पोपटर्सीने तमोए तेमनां बच्चांडुने चंचुवती खोराक आपतां जोयां. ते जोइ तमारा मनमां अतिशय दया उपजी, अने तमो बन्ने पश्चात्ताप करवा लाग्यां के अहो ! आपणे कंइ पण स्वार्थ विना आ जीवोने बंदिखानामां नाखी तेउने तथा तेमनां मातपिताने अत्यंत विरहडुःख उत्पन्न कर्यु ठे, एम विचारी त-मोए तेमने पिंजरामांथी मुक्त कर्यां. पठी तेउ उ-मीने पोतानां मातपिता पासे गयां.

एटबामां त्यां एक जैनमुनि आव्या, तेमनी पासे तमो बन्ने ए ते बाबतनुं प्रायश्चित्त ग्रहण कर्यु. परी तमोए वैराग्यज्ञावर्थी ते मुनिनी पासे दीक्षा लीधी, तथा शुद्ध ज्ञावर्थी आकर्षं तप तपीने अंते अन-शन करी मृत्यु पामी आ नगरमां राजा राणी त-रिके उत्पन्न थयां. माटे पूर्व ज्ञवे तमोए ते पोपटनां बच्चांडुने जे विरहडुःख उत्पन्न कर्यु हतुं, ते कर्मना योगे तमोने आजदिन सुधी संतानप्राप्ति थइ नथी, पण पाडबाथी तमोए प्रायश्चित्त लइ जे धर्मध्यान

(१६४)

आचर्यु रे, तेना प्रज्ञावशी तमोने पुत्रप्राप्ति थशे; पण तेमां निमित्तरूपे एक बलदनी प्राप्ति थया बाद तमोने पुत्रप्राप्ति थशे.

आजथी एक मास पठी आ नगरमां सौराष्ट्र देशनो एक सार्थवाह केटखाक बलदो वेचवा माटे आवशे, तेमां जे बलदना उद्गत्तागमां जमणी बाजुए स्वस्तिकना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तुं खरीद करजे, ते बलद तारे घेर आव्या बाद तारी राणी उत्तम गर्जने धारण करशे, तथा संपूर्ण समये उत्तम लक्षणवाला पुत्रने तारी राणी जन्म आपशे.

एवी रीतनो वृत्तांत सांचली राजा तथा राणी अत्यंत प्रमुदित थयां थकां आचार्य महाराजने वांदीने पोताने स्थानके गयां. आचार्य महाराज पण विहारक्रमथी पृथ्वीने पावन करतां थका अन्य स्थानके गया.

हवे वीश दिवसो गया बाद ते नगरमां सौराष्ट्र देशनो एक सार्थवाह केटखाक बलदोने छाझने वेचवा माटे आव्यो. तेनी मतिसागर मंत्रीने खवर पक्षतां तेणे राजाने जइ ते वृत्तांत निवेदन कयों. राजाए ते सार्थवाहने बोलावी आदरमान दृश कह्युं के तमारा

बबदोना टोलामांथी मारे एक बबद खरीद करवो डे, तेनुं तमो जे कहेशो ते हुं मूळ्य आपीश. सार्थवाहे पण विनयपूर्वक कह्युं के हे राजन! आपने जे बबद जोश्ये ते सुखेशी छ्यो, तेना मूळ्यनी मने कशी जरूर नथी. पठी राजाए मतिसागर मंत्रीने प्रठन्न रीते कह्युं के जे बबदना उदरनागमां जमणी बाजुए स्वस्तिकना आकरनुं चिह्न होय, ते बबद आपणे खरीद करवो. पठी मतिसागर मंत्री ते बबदना टोलामां तपास माटे गयो, त्यां उपर कहेला चिह्नवाला एक बबदने तेणे जोयो. ते बबदने मतिसागर मंत्री राजा पासे लश्य आव्यो, राजाए ते बबद माटे सार्थवाहने मूळ्य करवानुं कह्युं, पण सार्थवाहे कंश पण झव्य देवानी इष्ठा देखाकी नहीं. त्यारे राजाए आनंदित थइने घणा आग्रहथी ते सार्थवाहने एक लक्ष सोनामोहोरो आपी. पठी ते सार्थवाह बाकीना पोताना बबदोने त्यां वेचीने पाडो पोताने देश गयो.

हवे जे दिवसे ते बबद राजाने घेर आव्यो, तेज दिवसे रात्रिशेषे अर्धनिङ्ग्रित अवस्थामां राणीने स्वप्न आव्युं के में संपूर्ण चंडने मारा मुख छारा

उदरमां पेसतो जोयो. प्रज्ञाते तेणीए पोताना स्वामीने ते स्वप्न निवेदन कयुं. त्यारे राजाए पण केटवाक स्वप्नवेत्ताडने आदरमानपूर्वक बोलावीने ते स्वप्ननुं फल कहेवाने विनंति करी.

स्वप्नपाठकोए पण एक मत करीने कह्युं के हे राजन् ! आजथी तारी राणीने उत्तम गर्ज रह्यो थे; अने संपूर्ण समये तेणी शुज लक्षणवाला महा प्रतापी तथा पुण्यशाखी पुत्रने जन्म आपशे.

ते सांचली राजाए हर्षित थइने तेउने अत्यंत सुवर्णनुं दान आप्युं. पठी ते स्वप्नवेत्ताडे पण हर्षित थया थका पोताने स्थानके गया.

पठी संपूर्ण समये मृगावती राणीए शुज लक्षणवाला पुत्रने जन्म आप्यो. राजाए पण वधामणी आपनारने लाखो सोनामोहोरोनुं दान आप्युं. पठी राजाए तेनुं स्वप्नने अनुसारे शशिप्रज्ञ नाम पाढ्युं. पठी ज्यारे ते कुमार युवावस्थाने पामी राज्यने लायक थयो, त्यारे सघबो राज्यकारज्ञार तेने सोंपीने मेघवाहन राजाए, मृगावती राणीए, तथा मतिसागर मंत्रीए जैनी दीक्षा खीधी; तथा तीव्र तप तपीने अनशनपूर्वक तेउं सघबां देवबोके गयां.

एवी रीते प्रसंगोपात तेवा बलदनी कथा कही.

जे बलदना उदरन्नाग पर मावी बाजुए पीला रंगनुं मगरना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने जलनो जय उपजावे डे, माटे तेवा बलदने ग्रहण करवो नहीं. जे बलदना उदरन्नाग पर मावी बाजुए घणा लांबा वालो उगेला होय, तेवो बलद तेना स्वामीनी ल्लीनो नाश करे डे. जे बलदना उदरन्नाग पर मावी बाजुए घणा मसो उगेला होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनो नाश करे डे, तथा तेने राज्य आदिकथी जय उपजावे डे. जे बलदना उदरन्नाग पर मावी बाजुए सफेद रंगनुं अग्निनी शिखाना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने अग्निनो जय उपजावे डे. जे बलदना उदरन्नाग पर मावी बाजुए लाल रंगनुं अंकुशना आकारे चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने रोग आदिक जय निःसंशयपणे उपजावे डे. जे बलदना उदरन्नाग पर मावी बाजुए सफेद रंगनुं योनिना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो तुरत नाश करे डे. जे बलदना उदरन्नाग पर डावी बाजुए त्रमरना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद

तेना स्वामीने परदेशगमन करावी अत्यंत कष्ट अ-
पावे थे. जे बलदना उदरज्ञाग पर मावी बाजुए लाख
रंगनुं ऊंदरना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद
तेना स्वामीने विषयमां लोकुपी करे थे, तथा तेना
धन अने परिवारनो नाश करावे थे. जे बलदना उ-
दरज्ञाग पर मावी बाजुए श्याम रंगनुं पुष्पोनी मा-
लाना आकारनुं चिह्न होय थे, तेवो बलद तेना स्वा-
मीने मदिरा आदिकना छुव्यसनमां जोखे थे, पण
जो ते पुष्पमालानुं चिह्न सफेद रंगनुं होय, तो तेवो
बलद तेना स्वामीने अतिशय धननी प्राप्ति करावे
थे, तथा तेनी कीर्तिनो विस्तार करावे थे. जे बल-
दना उदरज्ञाग पर मावी बाजुए लाख रंगनुं चक्रना
आकारनुं चिह्न होय तेवो बलद तेना स्वामीने रा-
ज्यनी प्राप्ति करावे थे. जे बलदना उदरज्ञाग पर
मावी बाजुए सफेद रंगनुं पत्रना आकारनुं चिह्न
होय थे, तेवो बलद तेना स्वामीनी कीर्ति फेलावे थे,
तथा तेने लक्ष्मीनो पण लाज अपावे थे. जे बलदना
उदरज्ञाग पर मावी बाजुए श्याम रंगनुं तोरना आ-
कारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनुं अक-
स्मात् मृत्यु निपजावे थे. जे बलदना उदरज्ञाग पर

मावी बाजुए आम्रफलना आकारनुं लाल रंगनुं
चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने जोजन आ-
दिकनुं अत्यंत सुख मेलवी आपे डे. जे बलदना
पाठलना जमणा पगना साथलमां हरिणना शृंगना
(शिंगमाना) आकारनुं चिह्न होय, तेवा बलदनी
गति अत्यंत चपल होय डे, तेवो बलद तेना स्वा-
मीने व्यापारमां घणे लाज मेलवी आपे डे. जे
बलदना पाठलना जमणा पगना साथलमां सफेद
रंगनुं मुशलना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद
तेना स्वामीना परिवारनो नाश करे डे, माटे तेवो
बलद पोताना परिवारनुं श्रेय इष्टनार यहस्थोए
ग्रहण करवो नहीं. जे बलदना पाठलना जमणा
पगना साथलमां कूर्मना (काचवाना) आकारनुं
चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनुं जल आदि-
कथी रक्षण करे डे. जे बलदना पाठलना जमणा
पगना साथलमां लाल रंगनुं गदाना आकारनुं चिह्न
होय, तेवो बलद तेना स्वामीनुं तुरत मृत्यु निप-
जावे डे, तेमां बिलकुल संशय नशी. जे बलदना
जमणा पगना साथलमां दंम सहित डत्रना आ-
कारनुं चिह्न होय डे, तेवो बलद तेना स्वामीने

(१७५)

मांकिक राजा बनावे डे. जे बखदना पाठ्यलना ज-
मणा पगना साथलमां श्याम रंगनुं वांदराना आ-
कारनुं चिह्न होय डे, तेवो बखद तेना स्वामीनी सं-
पत्तिनो नाश करे डे.

तेवा बखदनी प्रसंगोपात कथा कहे डे.

पूर्वे श्री नेपाल नामना देशमां गजपुरी नामनी
नगरीमां वृषभसेन नामे राजा राज्य करतो हृतो,
तेने रूपसुंदरी नामे राणी हृती. तेज नगरमां सु-
दृत नामे एक कोटीध्वज वणिक वसतो हृतो. तेनी
पासे क्रोडो गमे सोनामोहोरो हृती, तेथी लोको
तेने कोटीध्वज कही बोलावता हृता. ते शाहुकार
अनेक देशावरो साथे पोताना व्यापार चलावतो
हृतो. ते बहुज गुणवंत तथा परोपकारी हृतो.

एक दहामो तेणे एक अतिशय पुष्ट एवी एक
गाय बेचाती छीधी. ते गाय उत्तम प्रकारनुं अति-
शय छूध आपती हृती, तेथी सुदृतनो तेना पर
घणो प्रेम हृतो. एक दहामो ते गायने गर्ज रह्यो. ते
जो इश्वरने अत्यंत हर्ष थयो, पण ते गर्ज रह्या बाद थो-
डेज दिवसे श्वेतने खबर मळी के तेनुं करीयाणांथी

(१७६)

जरेखुं एक वहाण समुद्रमां रुबी गयुं, पण पोतानी
पासे घणुं झव्य होवाशी शेरे तेनी कशी पण दर-
कार करी नहीं.

अनुक्रमे संपूर्ण समये ते गाये एक वाडरमाने
जन्म आप्यो. ते पण शरीरमां घणोज पुष्ट तथा
मनोहर स्वरूपवालो हतो, तेथी शेरनो अतिशय
प्यार ते वाडरमा पर थयो; पण ते वाडरमाना पाड-
लना जमणा पगना साथलमां वांदराना आकारनुं
इयाम रंगनुं चिह्न हतुं, तेथी ते श्रगुन्नने सूचव-
नारो हतो, पण शेरने ते वातनी कशी माळुम पर्यु
नहीं, केमके जावि जाव कोश्थी पण टाळी शकाता
नशी. ज्यारथी ते वाडरडानो जन्म थयो, त्यारथी शे-
रनी संपत्ति धीमे धीमे उठी थवा लागी, पण शेरनो
प्यार तो ते गाय तथा वाडरमा पर अतिशय वधवा
लाग्यो. त्रण वर्षों वीत्या बाद शेरनी सघळी दोल-
तनो नाश थयो, तथा पोते घणीज गरीबी हाल-
तमां आवी पड्यो; पण तेना मनमांशी जैनधर्मनी
श्रद्धा गइ नहीं, अने तेथी ते विचारवा लाग्यो के
जीवे पूर्वे जेवां कर्मां करेलां ढै, तेवांज जवांतरमां

ज्ञोगवर्वां पडे रें, तेमां कशो पण संदेह नथी.
एम मानी मनमां खेद लाव्या विना ते पोताना
दिवसो गरीबी हालतथी काढवा लाग्यो.

एटलामां तेज नगरमां गुप्ताचार्य नामे झानी
महाराज पधार्या; नगरना जविक लोको तेमने वां-
दवा माटे गया; तेउनी साथे सुदत्त शेर पण गयो.
आचार्य महाराजे केटलोक धर्मोपदेश कहो; ते
सांजद्या बाद सर्वनी समक्ष सुदत्त शेरे हाथ जो-
रीने आचार्य महाराजने विनंति करी के हे प्रजो !
में पूर्वे एवुं कयुं अंतरायकर्म उपार्जन कर्यु रें ? के
जेथी मारी संपत्तिनो विनाश थयो रें. ते सांजली
आचार्य महाराजे कह्युं के हे सुदत्त ! पूर्व जवे
कष्ट नामना देशमां चक्रावती नामनी नगरीमां तुं
सत्यवाहन नामना राजानो पुकाल नामे मंत्री हतो;
तुं मिथ्यात्वीजनो धर्म पालतो हतो, अने सत्यवाहन
राजा परम जैनी हतो; तारो स्वज्ञाव परोपकारी
हतो; तेथी परने उपकार करवामां तारुं मन अति-
शय खेंचातुं हतुं; तें तारुं पोतानुं ऊऱ्य खरचीने
केटलीक दानशालाउ करावी हती, केटलांक पाणीनां
नवाणो कराव्यां हतां; पण तुं सघला मिथ्यात्वी-

उनेज दान देतो हतो; अने जैन याचको पर द्वेष राखीने तेउने आदरमान पण तुं आपतो नहोतो.

एक दहाडो सत्यवाहन राजानी सज्जामां बे जैन गंधर्वों आवीने मधुर स्वरथी अरिहंत प्रचुना गुणो गावा लाग्या; तेउनी संगीतकला साधारण प्रकारनी हती; पण राजाए तेमने पोताना स्वधर्मी जाणीने खुशी अझ्ने दश हजार सोनामोहोरो आपवानुं तने कह्युं, पण तने जैनी पर द्वेष होवाथी तें राजाने प्रबन्ध रीते कह्युं के हे स्वामिन् ! आप आजे आ बन्ने जणने दश हजार सोनामोहोरो ज्यारे आपशो, त्यारे तो हवे एवा घणा माणसो अहीं आवीने खोटो कोल करी जिननी स्तुतिनां गायनो गाइने तमारी पासेथी घणुं ऊऱ्य लइ जशे; अने एवी रीते तो आपणो सघबो चंमार पण खाली अझ जशे; ते सांजली राजाए विचार्यु के प्रधान ठीक सबाह आपेढे, तेथी तेणे गंधर्वोंने कह्युं के तमो आवती काले आवजो; ते सांजली गंधर्वों तो नमस्कार करी चाह्या गया. पढी सज्जा विसर्जन थया बाद तें सज्जाना दरवाजा पर रहेला नोकरने हुकम कयों के आवती काले आ गंधर्वों जो अहीं आवे, तो तेमने

अंदर पेसवा देवा नहीं. एवी रीते तेने हुकम करीने तुं तारे स्थानके गयो; बीजे दिवसे पेला गंधर्वों दान मखवानी आशाथी पाडा राजा पासे आववा लाग्या, पण तारा हुकमथी दरवाजा परना नोकरे तेमने अंदर जवा आप्या नहीं; तेथी निराश थळने तेउ पोताने स्थानके गया. राजा पण बीजा राज्यकार्यमां पकी जवाथी गंधर्वोंनी वात विसरी गयो. एम करतां करतां केटलाक दिवसो वीती गया. पेला गंधर्वोंए विचार्यु के आपणने दान आपवामां अंतरायरूप आ पुमाल मंत्री थयो ढे; माटे तेनो नाश करवानो आपणे कंइक पण उपाय शोधवो. एम विचारी क्रोधना आवेशथी तेउए तापसनुंखरूप कर्यु; केमके तेउए विचार्यु के पुमाल मंत्री मिथ्यात्वीउनो नक्क ढे, तेथी आपणा तापसवेशथी ते उगाशे; अने तेने उगवामां बीजो कोइ पण उपाय नथी.

एवी रीते तापसोनो वेश लळने एक दहामो तेउ बन्ने तेने घेर निह्ना माटे गया; तेमने योगी जाणीने तें आदर सत्कार आपीने निह्ना आपी. ल्यारे तेउए कहुं के अमो परदेशी मुसाफरो बीए,

अने तेथी आ नगरमां अमोने कोइ पण पीडानतुं नथी; तमारी कीर्ति सांचली अमो अहीं आव्या ढीए; अमारे आवती काले प्रज्ञातमां छारिका तरफ जबुं ढे, माटे आजनी रात्रि निर्गमन करवा माटे कोइ स्थान आपवा महेरवानी करशो.

तेडनां एवी रीतनां मिष्ठ वचनो सांचलीने तथा तापस जाणीने तें तेमने कहुं के हे योगींद्रो ! आप खुशीथी आ मारी उरकीमां रात्रिए रहो; अने प्रज्ञाते आपनी इष्टानुसारे ज्यां जबुं होय ल्यां जजो. एम कही तेणे पोतानीं एक सुंदर उरकी उधारी आपी. कपटधारी योगीउ पण पोतानुं पोटबुं तेमां मूकी आसन विगावी जपमाला लइ कपटपूर्वक जप करवा लाग्या.

संध्याकाले तें तेमनी पासे आवी कहुं के हे महात्माजे ! तमारे जोजन माटे जे कंइ जोइए, ते हुं मोकली आपुं, तथा कंइ वस्त्र पात्रनो पण खप होय ते कहो; ते सांचली कपटी योगीउए कहुं के हे परम जक्क ! अमो एकज वखत जोजन करीए ढीए; तेम अमोने वस्त्र पात्रनो पण कशो खप नथी.

पठी तुं तो पोताने स्थानके जइ निङ्गावश थयो.

मध्य रात्रिए के ज्यारे सघबा खोको निङ्गावश थया, त्यारे तेउ बन्ने युस रीते हाथमां ढरीउ लइने तारा आवास पर चमवा लाग्या, पण तेमने एक पोखीआए जोया; तेथी तेणे बूमो पामीने बीजा पोखीआउने जगामीने तेउने पकमीने बांधी लीधा. षट्खामां तुं पण जागी उल्यो अने खात्री करीने जोयुं तो पेला कपटी योगीउ तो ते गंधर्वो हता, एम तने मादुम पञ्चुं; पठी तो कोधना आवेशथी तें तेमने केदखानामां नाख्या.

अनुक्रमे आयुष्य क्षय थवाथी तेउ तारा वैरना झुर्ध्यानथी मृत्यु पामी केटबाक सूक्ष्म ज्ञवो करीने आ तारे घेर गाय तथा वत्स तरीके उत्पन्न थया. तुं पण त्यांथी मृत्यु पामी पूर्व ज्ञवमां परोपकारमां धन खरचवाथी आ ज्ञवमां कोटीध्वज श्रेष्ठी थयो; पण तें पेला गंधर्वोने दान मखवामां जे अंतराय कर्यो हतो, ते अंतरायकर्मना उदयथी तेउए वैर-ज्ञावथी तारेज घेर उत्पन्न थइने तारा झव्यनो नाश कर्यो डे; जो के तारां कर्मना संयोगथीज तारा झव्यनो नाश थयो डे, तोपण तेमां निमित्तरूपे

ते वाडरमो डे; केमके तेना पाडलना जमणा पगना साथलमा कपिनुं (वांदरानुं) चिह्न डे, अने तेवो वाडरडो अथवा बलद ज्यां सुधी तारा घरमां रहेशे, त्यां सुधी तने संपत्ति प्राप्त थशे नहीं, केमके तेवा चिह्नवालो बलद अशुज्जने सूचवनारो डे.

आ सघलो वृत्तांत सांजदीने सुदत्त शेर तथा सघली सज्जा आश्र्वय पामी. पठी सुदत्त शेरे घेर जइ पेली गाय तथा वाडरमाने ढुटां करी वनमां भोक्त्री दीधां; तथा त्यां स्वतंत्रपणे तेउ चरवा लाग्यां.

पठी ते सुदत्त शेरे गुसाचार्य पासे आवीने दीक्षा लीधी, तथा तीव्र तप तपीने स्वर्गे गयो. एवी रीते प्रसंगोपात तेवा बलदनी कथा कही.

जे बलदना पाडलना जमणा पगना साथलमा लाल रंगनुं वलयना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनी वृद्धि करे डे. जे बलदना पाडलना जमणा पगना साथलमां सफेद रंगनुं चामरना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने राज्यनुं सुख मेलवी आपे डे. जे बलदना पाडलना जमणा पगना धुंटण पर श्याम रंगनुं सिंहना नखना आकारनुं चिह्न होय तेवो बलद तेना स्वा-

सीना परिवार तथा धननो नाश करे डे. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटणनी पाठबना ज्ञागमां त्रमरना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी स्त्रीउनो नाश करे डे. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटण पर एकथी वधारे बलीउ पमती होय, तेवो बलद तेना स्वामीने जलनो जय उपजावे डे. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटण पर लांबा वालो उगेला होय, तेवो बलद तेना स्वामीनी संपत्तिनो तुरत नाश करे डे, ते वात संदेह रहित डे, माटे तेवो बलद कोशए पण पोताना श्रेयनी इड्डाथी यहण करवो नहीं. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटणनी नीचे लाल रंगनुं लांबुन कुलना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी स्त्री तथा परिवारनो नाश करे डे. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटणनी नीचे सफेद रंगनुं दाढिमना पुष्पना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने खेती आदिकथी अत्यंत ऊव्य उपार्जन करावी आपे डे. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटणनी नीचे पीला रंगनुं शंखना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने जल-

मार्गे पर्यटन करावे डे, तथा व्यापारमां तेने अखुट ऊऱ्य मेलवावी आपे डे. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटणनी नीचेना ज्ञागमां घणा मसो उगेला होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनुं तुरत मृत्यु करे डे. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटणनी नीचे एकथी वधारे करचलीनी वलीडे पक्षती होय, तेवो बलद तेना स्वामीने असाध्य रोगनी उत्पत्ति करनारो थाय डे, माटे तेवो बलद घरमां राखवो नहीं. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटणनी नीचेना ज्ञागमां बिलकुल रूवां उगेलां न होय, तेवो बलद तेना स्वामीनुं ड मासनी अंदर निश्चे मृत्यु निपजावे डे. जे बलदना पाठबना जमणा पगना घुंटणनी नीचे इयाम रंगनुं कपोत पढीना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने अत्यंत सुवर्णनो लाज मेलवी आपे डे. जे बलदना पाठबना जमणा पगनी खरी पर लाल रंगनुं गोल आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनी वृद्धि करे डे, तथा तेनी कीर्ति फेलावे डे. जे बलदना पाठबना जमणा पगनी खरी पर इयाम रंगनुं कागजानी चंचूना आकारनुं चिह्न

होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारमां जयंकर
रोगनी उत्पत्ति करे डे, तथा तेथी घणा माणसोना
मृत्यु निपजे डे. जे बलदना पाठबना जमणा पगनी
खरीना मूलमां एटबा लांबा वाल उगेबा होय
के जेथी खरीडे ढंकाइ जती होय, तेवो बलद तेना
स्वामीना परिवारनो अग्निथी नाश करे डे. जे बल-
दना पाठबना काबा पगना साथबमां सुवर्णना रंग
जेवुं मयूरना पगना पंजाना आकारनुं चिह्न होय,
तेवो बलद तेना स्वामीनी संपत्ति वधारी आपे डे.
जे बलदना पाठबना काबा पगना साथबमां सफेद
रंगनुं मनुष्यनी नासिकाना आकारनुं चिह्न होय,
तेवो बलद तेना स्वामीनुं ड मासनी अंदर मृत्यु
निपजावे डे. जे बलदना पाठबना काबा पगना सा-
थबमां कलशना आकारनुं लाल रंगनुं चिह्न होय,
तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे
बलदना पाठबना काबा पगना साथबमां ईंडव-
ज्रना आकारनुं श्याम रंगनुं चिह्न होय, तेवो बलद
तेना स्वामीना परिवारनी तथा लक्ष्मीनी पण हानि
करे डे. जे बलदना पाठबना काबा पगना साथ-
बमां लाल रंगनुं अर्ध चंद्रना आकारनुं चिह्न

(१७६)

होय, तेवो बलद तेना स्वामीनी संपत्तिनी वृद्धि करे डे. जे बलदना पाठबना माबा पगना साथलमां सफेद रंगनुं मनुष्यना पंजाना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने चोर आदिकनो जय उपजावे डे. जे बलदना पाठबना माबा पगना साथलमां श्याम रंगनुं मत्स्यना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनुं जल आदिकना जयश्री रक्षण करे डे. जे बलदना पाठबना डाबा पगना साथलमां त्रणश्री वधारे श्याम रंगना मसो उगेबा होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो अग्निश्री तुरत नाश करावे डे; माटे परिवारनुं कव्याण इष्ठनार यहस्थोए तेवा बलदने यहण करवो नहीं. जे बलदना पाठबना माबा पगना साथलमां कूर्मना (काचबाना) मुखना आकारनुं अथवा सर्पना मुखना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी स्त्रीनो नाश करे डे. जे बलदना पाठबना माबा पगना साथलमां श्याम रंगनुं जवनी श्रेणिना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना खेती आदिकना व्यापारमां वृद्धि करे डे. जे बलदना पाठबना माबा पगना बुंटण पर त्रिकोणना

आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनी सं-
 पत्तिनो तुरत नाश करे डे. जे बलदना पाडलना माबा
 पगना घुंटण पर लाल रंगनुं वींडीनी पुंड्रकीना आ-
 कारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परि-
 वारनुं निकंदन काढे डे. जे बलदना पाडलना माबा
 पगना घुंटणनी पाडल लाल रंगनां महिकाउना
 आकारनां बेथी वधारे चिह्नो होय, तेवो बलद
 तेना स्वामीनी लक्ष्मीनी वृद्धि करे डे. जे बलदना
 पाडलना डाबा पगना घुंटणनी नीचे लाल रंगनुं
 पाटल नामना वृक्षना पुष्पना आकारनुं चिह्न होय,
 तेवो बलद तेना स्वामीने अकस्मात् घण्ठ ऊऱ्य मे-
 लवी आपे डे. जे बलदना पाडलना डाबा पगना
 घुंटणनी नीचेना ज्ञागमां पोपटनी चंचूना आका-
 रनुं चिह्न होय डे, तेवो बलद तेना स्वामीने राजा
 आदिकनी कृपा मेलवावी आपे डे, तथा तेथी तेनी
 लक्ष्मीनी पण वृद्धि करावी आपे डे. जे बलदना
 पाडलना माबा पगना घुंटणनी नीचेना ज्ञागमां
 काला रंगनुं मुद्रिकाना आकारनुं चिह्न होय, तेवो
 बलद तेना स्वामी पर राजानी इतराजी करावे
 डे, तथा तेने बंधनयुक्त केदखानामां नखावे डे. जे

बलदना पाड़बना माबा पगनी खरी दंबगोल आ-
कारनी होय, तेवो बलद तेना स्वामीने मित्रोनी
साथे विरह करावे ढे. जे बलदना पाड़बना माबा
पगनी खरी चोखुण आकारनी होय, तेवो बलद
तेना स्वामीना परिवारनुं रक्षण करे ढे, पण जो त्रि-
कोण आकारनी होय, तो तेवो बलद तेना परिवा-
रनो उलटो नाश करे ढे. जे बलदना पाड़बना माबा
पगनी खरी पर मनुष्यनी आंखना आकारनुं सफेद
रंगनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने अंधा-
पानुं छुःख आपे ढे. जे बलदना पाड़बना माबा प-
गनी खरी पर लाल रंगनुं उंदरना मुखना आकारनुं
चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीने केदखानानुं
छुःख आपे ढे. जे बलदना पाड़बना माबा पगनी
खरी पर श्याम रंगनुं वामावर्त्त चक्रना आकारनुं
चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो
नाश करे ढे, तथा तेनी कीर्तिनो पण नाश करे ढे.
जे बलदना पाड़बना माबा पगनी खरी पर घणी
फाटो पडेली होय, तेवो बलद तेना स्वामीने स्वज-
नोनो विरह उपजावे ढे. जे बलदना पाड़बना माबा
पगनी खरीना मूलमां कंकणने आकारे लाल रंगनुं

चिह्न होय, तेवो बलद तेना निर्धन स्वामीने पण
राजकन्या मेलवी आपे ढे, तथा घणी लक्ष्मीनो
अकस्मात् रीते तेने स्वामी बनावे ढे.

तेवा बलदनी नीचे प्रमाणे प्रसंगोपात कथा कहे ढे.

पूर्वे श्रीरत्नवती नामनी नगरीमां सूरसेन नामे
राजा राज्य करतो हतो, ते राजाने कीर्तिमती ना-
मनी राणी हती. ते राणी स्वरूपे देवांगना सरखी
हती, तेम तेणीमां अनेक गुणोए आवीने निवास
कर्यो हतो. तेउने मदनरेखा नामनी महा स्वरूप-
वती कन्या हती. ते कन्या युवावस्थाने ज्यारे प्राप्त
थइ, त्यारे राजा तथा राणीने मनमां चिंता थइ के
मदनरेखा युवावस्थाने प्राप्त थइ, माटे तेणीना
योग्य जरतारनो आपणे शोध करवो.

एक दहाडो ते रत्नवती नगरीमां अष्टांग निमि-
त्तने जाणनारो कोइ महा विद्वान् निमित्तिर्जु आवी
चड्यो; ते निमित्तिर्जु नगरमां घणा लोकोने निमित्त
जोइ देवा लाग्यो, तथा तेनां निमित्तो पण खरां प-
रुवाथी लोको तेने घणो आदरसत्कार तथा झव्य
देवा लाग्या. ते बाबतनी सूरसेन राजाने खबर पकी,
तेथी तेणे पोतानी राणीने कह्युं के हे प्रिये ! आ-

(१८७)

पण नगरमां एक अष्टांग निमित्त जाणनार महा विद्वान् निमित्तिं आवेल डे, माटे जो तारी स- लाह होय, तो तेने पूर्णीए के अमारी मदनरेखा कुमारीनो जरतार कोण थशे ? ते सांचली राणीए कहुं के हे स्वामिन् ! आपे जे विचार कर्यो डे, ते बहुज उत्तम डे.

पठी राजाए पोताना प्रधानने मोकळीने ते निमित्तिआने सज्जामां बोलाव्यो; राजाए तेने अत्यंत आदरमान दश पूर्णुं के हे पंमित ! आप आपना ज्ञानबलथी कहेशो के अमारी पुत्री मदनरेखानो जरतार कोण थशे ? त्यारे निमित्तिए पण पोताना ज्ञानबलथी कहुं के हे राजन् ! तमारी पुत्रीनो जरतार एक कुंजारनो पुत्र थशे. ते सांचली राजाने बहुज मातुं लाग्युं, तथा पोते बहुज शोकातुर थयो. राजाने शोकातुर थएलो जोइ निमित्तिए कहुं के हे राजन् ! तमारे ते माटे शोक करवो लायक नथी; केमके मारा निमित्तमां जे आव्युं डे, ते में कहुं डे, अने तेमां बिलकुल फेरफार थइ शके तेम नथी.

आवी रीतनुं वृत्तांत सांचलीने राजाने अत्यंत

(१४१)

क्रोध उत्पन्न थयो, अने पोताना सुन्नटोने तेणे हुं-
कम कर्यों के आ जूगा निमित्तिआने केदखानामां
नाखो. सुन्नटोए पण राजानी आङ्गा मुजब ते
विचारा निरपराधी निमित्तिआने पक्कीने केदखा-
नामां नाख्यो. त्यारे निमित्तिए पण विचार्युं के
अत्यारे तो मारा पर आवी बनी डे, पण कद्यपांत
काबे पण मारुं निमित्त जूँडुं पडे तेमं नथी.

हवे ते सूरसेन राजानो विपुलमति नामे एक
प्रधान हतो. ते प्रधानने एक पुत्र हतो; पण तेने
पूर्व कर्मना संयोगे जन्मथीज कुष्टनो रोग थयो
हतो; तेथी प्रधान तेने घरनी अंदर बुपी रीते ज्ञां-
यरामां राखतो हतो, पण कोइ दहाको तेने राज्य-
सज्जामां लावतो हतो नहीं. राजा तेने वारंवार पू-
ढतो के हे प्रधान ! तमो तमारा पुत्रने अत्रे केम
लावता नथी ? त्यारे प्रधान कहेतो के हे स्वामिन् !
ते पोताना विद्यान्यासमांज दिनरात गुंजारे डे,
तेथी ते अत्रे आवी शकतो नथी. एवी रीतना अ-
नेक प्रकारना उत्तरो दृश्ये ते राजाने समजावतो.

हवे निमित्तिए कहेक्षी वातथी राजानुं मन अ-
त्यंत आकुब थयुं; तेथी तेणे राणीनी सबाह लीधी

के आपणे मदनरेखाने आपणा प्रधानना पुत्र साथेज परणाववी; त्यारे राणीए पण तेम करवानी संमति आपी.

पठी राजाए तुरत प्रधानने बोलावी कहुं के हे विपुलमति ! में मारी पुत्री मदनरेखाने तारा पुत्र प्रत्ये आपी; माटे हवे तमो विवाहनी तैयारी करवा मांको. ते सांचली विपुलमति मंत्री मनमां दिलगीर थयो के हवे आपणुं मृत्यु आवी लाग्युं; पण वली हिम्मत आवीने तेणे राजाने कहुं के हे स्वामिन् ! आपनी देवांगना सरिखी कन्या तो कोइ योग्य राजकुमारने परणाववी जोइए; पण राजाए पोतानो आग्रह कोइ पण रीते गोङ्यो नहीं. पठी मंत्री तो घेर आवीने शोकातुर अइ विचारमां पडी गयो; तेणे संध्यासमये वालुं पण न कर्युं.

पठी विचार करतां तेणे धार्युं के हवे तो हुं ते निमित्तिआने आ बाबतनो खुलासो पूर्डुं एम विचारी रात्रिए प्रबन्ध रीते गुप्तवेशशी जे जगोए निमित्तिआने केद करेलो हतो, त्यां गयो. त्यां पहोरो भरता सिपाइने पण तेणे पचास सोनामोहोरो आपी, तेथी तेणे तो खुशी अइने तेने निमित्तिआ पासे

(१४३)

जवा दीधो. त्यां जइ तेणे निमित्तिआने सघलो वृत्तांत खरेखरो निवेदन कर्यो, त्यारे निमित्तिए कहुं के आवती काके प्रज्ञातमां नगरमां पूर्व तरफना दरवाजामां दरवाजो उघमतांज एक बखद पर केटखांक माटीनां वासणे जरीने एक कुंजारनो ठोकरो दाखल थशे, तेने तारे पोताने घेर लाववो तथा पठी तेनी साथे राजानी पुत्रीनुं तारे लग्न करवुं.

ते सांचली प्रधान तो अत्यंत खुशी थइने तुरत पोताने स्थानके पाडो आव्यो. पठी तेणे तुरतज पूर्व तरफना दरवाजे पोताना एक खात्रीदार माणसने सघलो वृत्तांत समजावीने मोकछ्यो, तथा पठी पोते निश्चित थइने निझावश थयो.

प्रज्ञाते पेलो माणस ते कुंजारना ठोकराने वासणे वेचातां लेवाना मिषथी प्रधानने घेर तेजी लाव्यो. प्रधाने पण पोताना एक माणसने ते वासणे संज्ञाद्वी लेवा कहुं, तथा तेनुं मूढ्य कहेवाने तेणे ते ठोकराने कहुं. त्यारे ते महा घतुर ठोकरे जाणुं के आ कोइ मोटा पैसादार माणस ढे, माटे ते पोतानी मेलेज मने घणुं झव्य आपशे. एम विचारी तेणे कहुं के आपनी खुशीमां आवे ते झव्य

मने आपजो पठी प्रधाने तो पोताना एक चाकरने हुकम क्यों के आ गोकराने एक हजार सोनामो-हरो तेनां वासणना मूद्य पेटे आपजो, तथा तेने जोजन पण आपणे घेरज करावजो, अने हुं ज्यारे राजसन्नामांथी पाठो आबुं, त्यारे तेने मारी पासे तेडी लावजो. एम कही मंत्री तो राजसन्नामां गयो.

पाठ्यश्री प्रधानना माणसे ते कुंचारना गोकराने एक हजार सोनामोहोरो गणी आपी. ते खइ ते गोकरो तो अत्यंत खुशी थयो, अने विचारवा लाभ्यो के आज तो हुं कोइ उत्तम प्रकारनांज शुकन जोइने आव्यो के जेथी मने मारां वासणोनी एक हजार गणी किंमत मली. पठी तेणे पोताना बदलने उत्तम प्रकारनो खोराक तथा घासचारो नारुयो. पठी प्रधानना माणसे तेने स्नान करावीने जोजन करवा माटे बेसाड्यो. कोइ दिवसे जन्म धरीने पण नहीं चाखेलां एवा उत्तम प्रकारनां जोजननो स्वाद चाखीने आश्र्य पामी विचारवा लाभ्यो के अहो ! मने आवां उत्तम प्रकारनां जोजन हमेशां मखे तो केबुं सारुं ?

जोजन कर्या बाद प्रधाननो चाकर तेने दिवान-

खानामां तेकी गयो. एटलामां प्रधान पण राजस-
न्नामांथी आव्यो. राजाए पण लग्न माटे तेज दिवस
रराव्यो हतो. तेथी प्रधाने तो आवीने सघबी
तैयारी करवा मांझी. ते कुंजारना ठोकरानुं नाम
सारंग हतुं. प्रधाने एक हजामने बोखावीने सारं-
गनुं द्वौरकर्म (हजामत) कराव्युं, तथा तेने
मनोहर वस्त्र अने आजूषणो आप्यां. सारंग तो
कंश पण बोखा विना आश्र्वय सहित प्रधानना क-
हेवा प्रमाणे सघलुं कार्य करतो हतो. संध्याकाळे
मोटा महोत्सवपूर्वक घोमा पर स्वार थऱ्हने ते पर-
णवा चाढ्यो, ते वस्ते सारंगे प्रधानने कहुं के
मारा बलदनी तमो चीवटथी साचवण रखावजो,
केमके ते मने मारा जीवथी पण वधारे वहालो डे.
प्रधाने पण तेना कहेवा मुजब तेना बलद माटे
खावापीवा विगेरेनो सर्व प्रकारनो बंदोबस्त कराव्यो.

पठी सारंगनो घोमो महोत्सवपूर्वक राजदरवार
पासे आव्यो. सारंगनुं मुख चंडना सरखुं महा ते-
जस्वी हतुं. राजा पण सारंगने जोइ अत्यंत हर्षित
थऱ्हने पेका निमित्तिआने धिक्कारवा लाग्यो. पठी
युन लग्नसमये वर कन्यानो हस्तमेलावो कर्यो.

(१४६)

पठी मंगल फरती वखते राजाए घण्ठ ऊऱ्य कन्या-
दानमां आप्युं. पठी प्रधान ते वर कन्याने वाजते
गाजते पोताने घेर तेमी लाव्यो, तथा तेडे बन्ने
माटे एक जुदो आवास काढी आप्यो. त्यां सारंग
तथा राजकन्या मदनरेखा अत्यंत प्रेम सहित सु-
खविलास नोगववा लाग्यां. एम करतां केटलाक
दिवसो वीती गया. सारंग पोताना बखदनी हमेशां
संज्ञाल देतो. एक दहाको राजकुमारी तेने पीवा
माटे एक माटीना वासणमां निर्मल ठंडुं पाणी
जरीने लावी. ते वासण जरा पाकवामां काचुं रहे-
वाथी तेमांथी पाणीनां बिंदुउ ऊरतां हतां, ते जो-
इने सारंगे पोताना जातिस्त्रजावथी कहुं के आ
वासण बरोबर पक थएलुं नथी, अमो तो अमारे
घेर ज्यारे वासणो बरोबर पाके, त्यारेज तेने आम-
मांथी काढीए ठीए.

आवी रीतनां सारंगनां वचनो सांचलीने राज-
कुमारी मदनरेखा तो अत्यंत आश्र्वयमां पमी अने
विचारवा लागी के शुं आ जाते कुंजार ढे ? अने
तेम होय तो शुं निमित्तिआनुं कहेलुं वचन तो
सत्यज थयुं ?

एम विचारी तेणीए घणी जातना शपथ (सो-
गंद) दशने सारंगने पूछ्युं के हे स्वामिन् ! जेनी
साथे में पाणिग्रहण कर्यु डे, एवा आप हवे तो
मने देव तुद्यज ठो, पण आपनी जाति शुं डे ? ते क-
हेवानी कृपा करशो. ते सांजखी सारंगे विचार्युं के
अहो ! अजाणतां माराथी स्वानुज्जवनां वचनो बो-
लाइ गयां, अने हवे जो हुं मारी जाति गुस्त रा-
खीश, तो खरेखर मारुं मृत्यु थशे, अने जो सत्य
बोलीश, तो कदाच हुं उगरीश पण खरो. एम वि-
चारी तेणे पोतानो सधलो वृत्तांत यथास्थित निवे-
दन कर्यो. ते सांजखी महा चतुर राजकुमारीए वि-
चार्युं के अहो ! आ जाते तो कुंचार डे, पण ते
महा गुणवान् डे, माटे मृत्यु पर्यंत पण मारे हवे
तेने तजवो नहीं अने जे कंश ज्ञावि ज्ञाव बनवाना
होय डे, तेमां बिलकुल तफावत पमतो नथी. एम
विचारी तेणीए सारंगने कह्युं के हे स्वामिन् ! आपे
हवे कशा प्रकारनी पण चिंता करवी नहीं. हुं स-
धलो वृत्तांत मारा पिताने कहीश, तथा तेने सारी
रीते सत्य वातथी समजावीश.

प्रज्ञाते राजकुमारी पोताना पिताने घेर गइ, तथा

सघबो वृत्तांत पोतानां मातपिताने कही संज्ञबाब्यो. ते संज्ञबी राजाने तो घणी दिलगीरी थइ, पण राणी तथा मदनरेखाए तेने समजाव्युं के जे ज्ञावि ज्ञाव बनवाना होय ढे, तेमां कशो पण फेरफार थतो नथी. पढ़ी राजा पण शांत थयो. पढ़ी तेणे पेखा निमित्तिआने केदखानामांथी दुटो करीने पोतानी पासे बोलाब्यो, तथा केटबुंक आदरमान दइने ते सघबो वृत्तांत निवेदन कर्यो; अने राजाए पोते करेखा अपराधनी तेनी पासे माफी मागी; तथा तेने एक लाख सोनामोहोरो आपी, अने तेने रहेवा माटे पण एक सुंदर मकान तेणे आप्युं.

पढ़ी विपुलमति प्रधानने तथा सारंगने पण बोलावीने राजाए तेमने खरेखरो वृत्तांत कहेवा कह्युं; त्यारे तेउए पण पोतपोतानो सघबो यथास्थित वृत्तांत कही संज्ञबाब्यो तथा प्रधाने पोताना अपराधनी माफी मागी. राजाए पण तेने कह्युं के हे विपुलमति ! जे कंइ ज्ञावि ज्ञाव बनवाना होय ढे, तेमां कंइ पण फेरफार थइ शकतो नथी.

पढ़ी राजाए निमित्तिआने पूछ्युं के हे विचक्षण ! आ सारंगने आवी रीते अकस्मात् राजकन्या

(१४४)

तथा कङ्कि मखवानो शुं हेतु रे ? ल्यारे निमित्तिए पण पोताना निमित्तज्ञानशी जोइने कहुं के हे राजन् ! आ सारंग पासे जे बलद रे, ते ब-बदना पाठबना दावा पगनी खरीना मूलमां लाल रंगनुं कंकणना आकारनुं चिह्न रे, तेवो बलद पोताना खामी एवा निर्धन प्राणीने पण अकस्मात् राजकन्या तथा लक्ष्मी मेलवी अपाववामां निमित्तरूपे थाय रे. जो के ते सघबुं तेना पुण्यसंयोगे मष्टे रे, तोपण तेवो बलद तेमां निमित्तरूपे श्री वीतराग प्रचुए कहेलो रे.

पठी राजाए ते बलदने ल्यां मगावीने निमित्तिआना कहेवा प्रमाणे खात्री करीने जोयुं तो तेवा चिह्नवालोज ते बलद हतो. पठी राजाए ते निमित्तिए कहेला विधिपूर्वक ते बलदनुं पूजन कर्युं.

ते सूरसेन राजाने कंश पण संतान नहोतुं, तेथी तेणे पोताना जमाइ सारंगनेज राज्यगादी आपवानो निश्चय कर्यो. तेणे मोटा महोत्सवशी एक सुवर्णमय रंगमंडप रचाव्यो, तथा तेमां सिंहासन मंडाव्युं. सघला स्वजनवर्गने बोलावीने तेणे सारंगने राज्यान्निषेक कर्यो, तथा सघलो राज्यकारनार

तेणे सारंगने सोंपी दीधो. सारंग पण महा बुद्धि-मान् तथा गुणवान् हतो. राज्य मछा बाद सारंगे पोतानां मातपिता विगेरे कुटुंबीउने बोलावीने सघबो वृत्तांत निवेदन कर्यो. ते सांजली तेउ अत्यंत आश्र्वय पाम्यां, तथा त्यां सुखेथी रहेवा लाग्यां.

एक दिवसे ते नगरमां चंद्रसूरि नामे जैनी आचार्य पधार्या, तेमनी पासे राजा, खणी तथा प्रधाने वैराग्यथी दीक्षा लीधी, तथा गुरुनी साथे विहार करी अन्य स्थानके गयां.

एवी रीते तेवा चिह्नवाला बलदना प्रतापथी सारंग नामना कुंजारना निर्धन ठोकराने पण अकस्मात् राजकन्या तथा राज्यदद्धीनी प्राप्ति थवानी प्रसंगोपात कथा कही.

जे बलदना पुंडरमामां एटला बधा लांबा वाल होय के जेथी ते पुंडर्डुं जमीनने अमकतुं होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवार तथा धननो नाश करे ठे. जे बलदना पुंडरमामां बिलकुल वाल न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो नाश करे ठे, तथा तेने राज्य आदिकनो जय उपजावे ठे. जे बलदना पुंडरमामां तेना मूलधीज वाल होय, तेवो बलद

तेना स्वामीना संताननो नाश करे डे. जे बखदना पुंड्रमामां सफेद तथा लाल रंगना पटा होय, तेवो बखद तेना स्वामीनी लक्ष्मीनो वधारो करे डे. जे बखदना पुंड्रमामां वालो अतिशय कर्कश होय, तेवो बखद तेना स्वामीना परिवारमां जयंकर रोगनी उत्पत्ति करे डे. जे बखदना पुंड्रमाना मूलमां घणा मसो उगेला होय, तेवो बखद तेना स्वामीने अग्नि आदिकनो जय उपजावे डे, तथा तेनी लक्ष्मीनो पण नाश करे डे. जे बखदना पुंड्रमानो ठेसो तेना बुंटणथी पण उंचो रहेतो होय, तेवो बखद तेना स्वामीना परिवारनो रोग आदिकथी नाश करे डे, तथा तेनी लक्ष्मीनो पण प्रायः नाश करे डे. जे बखदना पुंड्रमाना वाल चलकता श्रेत रंगना होय, तेवो बखद तेना स्वामीने लक्ष्मी तथा परिवार विगेरेनी वृद्धि करी आपे डे. जे बखदना पुंड्रमाना वाल काला रंगना होय, तेवो बखद तेना स्वामीने पिशाच आदिकनो उपद्रव करावे डे. जे बखदनुं पुंड्रकुं मरडाएलुं होय, तेवो बखद तेना स्वामीनुं अक्षात् मृत्यु निपजावे डे. जे बखदनुं पुंड्रुं अति स्थूल (जाङुं) होय, तेवो बखद तेना स्वामीने

खेती आदिक व्यापारमां घणुं नुकशान करे डे. जे बबदनुं पुंडरुं अतिशय कृश (पातलुं) होय, तेवो बबद तेना स्वामीनी लहमी तथा परिवारनो पण नाश करे डे. जे बबदना पुंडरमामां उपरना ज्ञागमां वाल होय अने डेमाना ज्ञागमां वाल न होय, तेवो बबद तेना स्वामीनी संपत्तिनो तुरत विनाश करे डे. जे बबदना पुंडरमाना मूल आगव श्रेत रंगनुं बबथना आकारनुं चिह्न होय, तेवो बबद तेना स्वामीने चक्रवर्तीपणानुं राज्य मेलवी आपे डे. जे बबदना पुंडरडाना डेमा पर मसो उगेवा होय, तेवो बबद तेना स्वामीने जलनो जय उपजावे डे. जे बबदनी पृष्ठना पाडबना बन्ने ज्ञागो पर मत्स्य-युगलनां लाल अथवा सफेद रंगनां चिह्न होय, तेवो बबद तेना स्वामीने जल पर्यटन करावे डे, तथा तेथी तेने घणा झव्यनी प्राप्ति करावी आपे डे. जे बबदना पृष्ठनी पाडबना बन्ने ज्ञागो पर श्रेत अथवा लाल रंगनां एकेक मत्स्यनां चिह्नो होय, तेवो बबद तेना स्वामीने जल पर्यटन करावे डे, पण तेमां तेनुं मृत्यु निपजावे डे. जे बबदना पृष्ठनी पाडबना बन्ने ज्ञागो पर दंड सहित

(४०३)

उत्रना आकारनां श्वेत रंगनां चिह्नो होय, तेवो
बलद तेना स्वामीने अकस्मात् राज्यप्राप्ति करावी
आपे डे. जे बलदना पृष्ठनी पाठबना बन्ने जागो पर
श्याम रंगनुं गृध (गीध) पहीना मस्तकना आ-
आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना प-
रिवारनुं जहण करे डे. जे बलदना पृष्ठनी पाठबना
बन्ने जागो पर श्वेत रंगनां कूर्मना आकारनां सूक्ष्म
चिह्नो होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनुं
रहण करे डे, तथा तेनी कीर्त्तिने सर्व जगोए वि-
स्तारे डे. जे बलदना पृष्ठनी पाठबना बन्ने जागो पर
बाल रंगनां दक्षिणावर्त शंखना आकारनां चिह्नो हो-
य, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनी कीर्ति वधारे
डे, तथा तेनी लक्ष्मीनी पण वृद्धि करे डे. जे बलदना
पृष्ठनी पाठबना बन्ने जागो पर श्याम रंगना कागमानी
चंचूना आकारनां चिह्नो होय, तेवो बलद तेना स्वामी-
नी लक्ष्मीनो तथा तेनी कीर्त्तिनो पण नाश करे डे. जे
बलदना पृष्ठनी पाठबना बन्ने जागो पर सफेद रंगनां
जिह्वा सहित सर्पना मुखना आकारनां चिह्नो होय,
तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनो नाश करे डे, तथा
तेने अने तेना परिवारने पण आपघात करावे

दे. जे बलदना पृष्ठनी पाड़बना बन्ने जागो चपटा अने बेसी गयेला होय, तेवो बलद तेना स्वामीनी लक्ष्मीनो नाश करे दे, तथा तेनो छुनियामां अप-जश फेलावे दे. जे बलदना पृष्ठनी पाड़बना बन्ने जागो पर श्याम रंगनां कपोत पक्षीउनां चिह्नो होय, तेवो बलद तेना स्वामीने जयंकर रोगनी उत्पत्ति करे दे, तथा तेथी तुरत तेनुं मृत्यु निपजावे दे. जे बलदना पृष्ठनी पाड़बना बन्ने जागो पर सफेद रंगनां दीपकनी शिखाना आकारनां चिह्नो होय, तेवो बलद तेना स्वामीने अग्निनो जय उपजावे दे. जे बलदना पृष्ठनी पाड़बना बन्ने जागो पर लाल रंगनां कोटिक नामना फलना आकारनां चिह्नो होय, तेवो बलद तेना स्वामीने खेतीवामीमां घणे लाज मेलवी आपे दे. जे बलदना पृष्ठनी पाड़बना बन्ने जागो पर श्याम रंगनां अर्ध चंडना आकारनां चिह्नो होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवार तथा धननो नाश करे दे. जे बलदना पृष्ठ जाग पर लाल रंगनुं सर्पना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनुं ठ मासनी अंदर मृत्यु निपजावे दे. जे बलदना पृष्ठ जाग पर लाल रंगनुं पुष्पनी मा-

खाना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनी वृङ्खि करे डे. जे बलदना पृष्ठ ज्ञाग पर सफेद रंगनुं नकुलना (नोद्वीथाना) आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वामीनुं तुरत मृत्यु निपजावे डे. जे बलदनी ककुद (खांध) बे-रेखी तथा मालुम न पडे तेवी होय, तेवो बलद तेना स्वामीना परिवारनो तथा तेनी कीर्त्तिनो पण नाश करे डे. जे बलदनी ककुद उंची, पुष्ट तथा चालती वखते जरा नमेखी रहेती होय, तेने उत्तम जातिनो बलद जाणवो. जे बलदनी ककुद पातखी होय, तेवो बलद तेना स्वामीनी सघखी संपत्तिनो नाश करे डे. जे बलदनी ककुद (कोँढ) बार आंगुखथी पण वधारे उंची होय, तेवो बलद तेना स्वामीने वैरी तरफनो अतिशय ज्ञय उपजावे डे. जे बलदनी ककुद पर बिलकुल वाल उगेला न होय, तेवो बलद तेना स्वामीने राज्यनो ज्ञय उपजावे डे. जे बलदनी ककुद पर घणाज खांबा वालो उगेला होय, तेवो बलद तेना स्वामीनी लङ्घीनो नाश करे डे. जे बलदनी ककुदना मध्य ज्ञागमां खालो पडेलो होय, तेवो बलद तेना स्वामीनी ख्रीड़नो नाश करे डे. जे

(४०६)

बलदनी ककुद गोल, मनोहर तथा पुष्ट होय, तेवो
बलद तेना स्वामीनी संपत्तिनी वृद्धि करे रे. जे ब-
लदनी ककुद पर सफेद रंगनुं वन्ने वाजुए सिंहना
नखना आकारनुं चिह्न होय, तेवो बलद तेना स्वा-
मीना कुटुंबनो नाश करे रे.

तेवा बलदनी प्रसंगोपात कथा कहे रे.

पूर्वे श्रीवत्स नामना देशमां मंगलावती नामे
नगरी हती; त्यां अनंगपाल नामे राजा राज्य क-
रतो हतो. ते राजाने किरणावती नामे राणी हती.

एक दहाडो बंग देशनी चित्रावती नामनी न-
गरीनो धनद नामे सार्थवाह वेपार माटे केटलांक
करीयाणांनां जरेखां वहाणो लङ्घने ते मंगलावती
नगरीए आव्यो.

धनद सार्थवाह करोडपति हतो; तथा मंगलावती
नगरीमां वारंवार व्यापार करीने त्यांना राजा अ-
नंगपालने घणुं ऊऱ्य शुद्धक (जगात) तरीके आपतो,
तेथी अनंगपाल राजा मोटा महोत्सवपूर्वक परि-
वार सहित तेनी सामे गयो. धनद सार्थवाह त्यां
समुद्रकिनारे मोटा तंबुउ ताणीने रह्यो हतो. रा-
जाने आवतो जोश ते पण तेनी सामे गयो, तथा

मोटा आदरसत्कारथी राजाने पोताना तंबुमां परिवार सहित लाव्यो. बन्नेए पोतपोताना परिवारना आपआपसमां कुशल समाचार पूछ्या. पठी धनद सार्थवाहे हाथ जोडीने राजाने विनंति करी के हे स्वामिन् ! आजे तो आप अहींज परिवार सहित जोजन करजो. राजाए पण तेना घणा आग्रहथी तथा दाक्षिणताथी तेम करवाने कबुल करुं. पठी सार्थवाहे पण उत्तम जातिनी जातजातनी रसोइऱ्ठे तैयार करावी. रसोइ तैयार थया बाद सघबाडे जोजन करवाने बेठा. ते रसोइ एवा उत्तम प्रकारथी बनावेळी हती के तेनो स्वाद लइ राजा आदिक सर्व परिवार अत्यंत हर्षित थयो. जोजन कर्याबाद पान, सोपारी, एखची विगेरे मुखवास लइने राजाए थोडीवार आराम दीधो, पाडबा पहोरे सार्थवाहे राजाने साथे लइने पोताना सघबा तंबुउमां तेने फेरव्यो, तथा पोतानी साथे रहेलो सर्व सरंजाम तेने देखाउयो. राजा तो ते सघबुं जोइ आश्र्वय पाम्यो, अने विचारवा लाग्यो के अहो ! आवडी कुळ्डि तो मारा घरमां पण नथी. एवी रीते फरतां फरतां एक मनोहर तंबुनी नजदीक तेऊ आव्या. तेमां जइने

जुए डे तो राजाए एक अत्यंत मनोहर तथा पुष्ट एवी एक गायने दीरी. ते गायने एक चाकर उ-
षण पाणीथी स्नान करावतो हतो, तथा बीजो तेना
शरीरने साफ करतो हतो. ते गायनो देखाव बहुज
मनोहर हतो. ते जोइ राजानुं मन लबचायुं के
आवी गाय मारे त्यां होय तो बहु सारु. पठी राजा
तथा धनद सघली जगोए फरीने पोताने मूल स्थानके
आव्या. पठी धनदे हाथ जोडीने राजाने विनंति
करी के हे स्वामिन्! आपे जे सघली चीजो जोइ,
तेमांथी आपने जे कंश पसंद पडे ते आप मारा पर
कृपा करीने यहण करो. ते सांजली राजाए कर्णुं
के हे मित्र! जो तारी इष्टा होय, तो मने ते गाय
आपजे. मारुं मन ते तरफ अतिशय लबचायुं बे,
अने तेना बदलामां हुं तारुं आ वखतनुं सघद्वुं
शुद्धक (दाण) माफ करीश. धनदे पण घणीज खु-
शीथी तेम करवाने कबुद्धयुं. पठी ते गायने लझने
राजा पोताने घेर गयो. धनद पण त्यां सघलो माल
वेचीने तथा बीजो नवो माल त्यांथी नरीने पोताना
देश तरफ पाडो गयो.

अनंगपाल राजानो भ्रेम ते गाय पर घणोज व-

धतो गयो. तेनी सेवा माटे तेणे पोतानां केटबाँक माणसो राख्यां. अनुक्रमे केटबेक काले ते गायने गर्ज रह्यो, ते गर्ज त्रण मासनो थयो, तेटबामां अनंगपाल राजानी राणी किरणावली मृत्यु पासी. पठी संपूर्ण समये घणां कष्ठथी ते गाये एक पुष्ट वत्सने जन्म आप्यो, तेना जन्मने दिवसे राजानो एक युवान पुत्र मृत्यु पास्यो, एवी रीते अनुक्रमे राजाना कुदुंबमांथी घणां माणसोनां मृत्यु थयां. आवी रीतना मार्ग बनावथी राजा तथा सर्व प्रजा अत्यंत शोकातुर थइ, पण ते मरणनुं प्रमाण कोइ पण जाणी शक्युं नहीं.

एटबामां कोशांबी नगरीनो सुस्थित नामे कोइ अष्टांगवेदी निमित्तिर्त त्यां आवी चड्यो. तेने अनंगपाल राजाए पोतानी सज्जामां बोलावी तेनो घणोज आदरसत्कार कर्यो. पठी राजाए विनयपूर्वक तेने पूछ्युं के हे निमित्तङ्ग ! आजे केटबाक दिवसो थयां मारा कुदुंबमां घणां माणसोनां मृत्यु थयां करे डे, तेनुं कारण शुं ? ते आपना निमित्तङ्गानथी जाणीने मने कहेशो.

ते सांचबी निमित्तिए पोताना निमित्तङ्गानथी

कहुं के हे राजन् ! तारा घरमां कोइ एवा दुर्लक्षण-
 वाला प्राणीनी उत्पत्ति थइ डे के जेथी तारा कुदुं-
 बनां माणसो मृत्यु पामे डे. ते सांचली राजाए
 कहुं के त्यारे हुं आपने मारा घरमां रहेलां स-
 घरां प्राणीउ बतावुं, अने तेउने जोइ तमो कहो
 के कया प्राणीनी उत्पत्तिथी आवी रीते मारा कुदुं-
 बनो संहार आय डे. ते सांचली सुस्थिते पण तेम
 करवाने कहुं. पठी राजाए पोतानां घरनां माणसो,
 घोडा, हाथी, बलद, गाय विगेरे सर्व प्राणीउ ते
 निमित्तिआने बताव्यां. तेउमां पेला वत्सनी ककुद
 पर बन्ने बाजुए सफेद रंगनुं सिंहना नखना आ-
 कारनुं चिह्न ते निमित्तिआने मादुम पञ्चुं. ते नि-
 मित्तिउ पशुपरीक्षानी विद्यामां पण बहुज कुशल
 हतो; तेथी ते वत्सने राजाना कुदुंबनो नाश कर-
 नारो जाणीने तेणे राजाने कहुं के हे राजन् ! आ
 वत्सनी ककुद पर बन्ने बाजुए जे सफेद रंगनुं सिं-
 हना नखना आकारनुं चिह्न डे, ते तमारा कुदुंबने
 नाश करनारुं डे, माटे ते बलद ज्यांसुधी तमारा घ-
 रमां रहेशो, त्यांसुधी तमारा कुदुंबनो नाश थशे.
 ते सांचली राजाए ते वत्सने बंधनमुक्त करीने

पोताना देशनी बहार वनमां मेल्ही दीधो; तथा ते
दिवसर्थी राजाना कुटुंबमां माणसोनां मृत्यु अर्तां
अटक्यां. पठी राजाए ते सुस्थित निमित्तिआने
एक लक्ष सोनामोहोरो आपीने घणा आदरसत्कार-
पूर्वक विसर्जन कयों.

एवी रीते प्रसंगोपात तेवा बलदनी कथा कही.

एवी रीते बलदनां लक्षणोनुं स्वरूप संपूर्ण अयुं.
गायनां लक्षणो पण बलदनां लक्षणोनी पेरेज जाणवां,
पण स्वारीने माटे गायनो उपयोग करवो नहीं. केवल
गव्य पदार्थो मेलववाने माटेज तेनो उपयोग करवो.

एवी रीते मनुष्यजातिने विशेष उपयोगमां आ-
वतां अश्वादिक पशुञ्जनां पण लक्षण कह्यां. विद्या-
प्रवादपूर्वमां सघली जातिनां पशु, पक्षी विगेरे प्रा-
णीञ्जनां लक्षणो घणा विस्तारथी कह्यां ठे, पण म-
नुष्यजातिने विशेष उपयोगमां आवतां प्राणीञ्ज-
नांज लक्षणो आ ग्रंथमां संकोचथी कह्यां ठे, केमके
ते सघलां लक्षणो वर्णववाथी ग्रंथ घणो वधी जाय,
माटे ते लख्यां नथी. पक्षीञ्जनां लक्षणो अमोए क-
रेला पक्षिपरीक्षा नामना ग्रंथमां कहेलां ठे; ते ते-
मांथी जाणी क्षेषां.

आ ग्रंथ पाटखीपुत्रनां निवासी परमार्हती श्री
सुहंसी नामनी श्राविकाना आग्रहयी अमोए विद्या-
प्रवादपूर्वमांथी उद्धरीने तेने माटे रच्यो डे.

आ ग्रंथमां वर्णवेखां लक्षणो वांचीने कोइए पण
अकार्य करवामां प्रवर्त्तवुं नहीं, एवी अमारी आङ्गा
डे. तेम आ ग्रंथ कोइ अर्ध विद्गंधना हाथमां आ-
चायोए पण आपवो नहीं, एवी अमारी आङ्गा डे.

आ ग्रंथनी प्रथम प्रति चौद पूर्वधारी श्रीनद्भ-
बाहुस्वामिनी आङ्गाथी महामुनि श्री स्थूलनद्भजीए
नेपालदेशनी नद्भंकरा नामनी नगरीमां लखी.

ते उपरथी पाटखीपुत्रना निवासी श्रीमुख नामना
श्रावके लखावी. ते उपरथी परमार्हत श्रीकुमारपाल
राजानी आङ्गाथी कलिकालसर्वज्ञ श्रीहेमचंद्राचार्ये
पोताना परम विश्वासु शिष्य पासे तामपत्र पर ल-
खावी, तथा ते आ प्रति श्रीकुमारपाल राजाए पो-
ताना चंडारमां महोत्सवपूर्वक धारण करी.

(श्रीहेमचंद्र आचार्य आ प्रतना डेव्हा पत्रमां
पोतानाज हस्ताक्षरथी लखे डे के)
इदं सामुद्रिकशास्त्रं यात्रार्थं गतेन मया मरुचूमौ
श्रीजेसलमीरनाम्नो नगरस्य जैनपुस्तकालयमध्यगत-

द्वेष्यमयजीर्णस्तं ज्ञतस्ताकपत्रे षु द्विखितं लब्धं, तत्पु-
स्तकं मया तत्र स्थ संघाङ्गया प्रतिद्विलय विलोकितं,
तदा “इदं सामुद्रिकं शास्त्रं श्रीनेपाकदेशस्य लब्धाम-
ज्ञूतायां श्रीनद्वं करानामनगर्यां चतुर्दशपूर्वभृत्री-
ज्ञद्वाहुस्वामिनां परमाङ्गया महामुनि श्रीस्थूलज्ञ-
द्वेण स्वहस्त द्विखितं जीर्णताकपत्रमयपुस्तकतो
विक्रमसंवत् एकोनविंशत्यधिकत्रिशतवर्षे पाटदीपु-
त्रनिवासि श्रीमुखनामश्राद्धार्थं निद्वुकरत्तशेखरेण
द्विखितं” इति द्वेष्यो मया तदं तिमताकपत्रे दृष्टः, त-
द्विलोक्य मे मनसि महदाश्र्यं जातं, पश्चाद्बहुप्रयत्ने-
न जेसलमीरस्थ संघाङ्गया तज्जीर्णपुस्तकं मयाऽणहि-
द्वापुरपत्तने सहानीतं, च, परमार्हत श्रीकुमारपाकनरें-
द्धार्णा दर्शितं, तदृष्टा जातहर्षेण नरेंद्रेण नवीनताक-
पत्रोपरि तस्य प्रति मम विश्वस्तशिष्यपाश्रें द्विखाप्य
महोत्सवपूर्वकं स्वज्ञांडागारे स्थापितं, च जीर्णपुस्तकं
जेसलमीरनगरे पुनः प्रेषितं. श्रीरस्तु.

एवी रीते चौदपूर्वधारी श्रीनद्वाहुस्वामिए
जगत् जीवोना हित माटे रचेलुं सामुद्रिकशास्त्र
संपूर्ण थयुं.

(२१४)

स्वप्नविचार.



मनुष्योने नव प्रकारे स्वप्न आवेदे. तेमां १
अनुज्ञवेदी वात स्वप्नमां आवेदे. २ सांच-
देखी वात स्वप्नमां देखे दे. ३ जोयेदी वस्तु
स्वप्नमां देखे दे. ४ प्रकृतिना विकारथी स्वप्न
आवेदे. ५ सहज सज्जावथी स्वप्न आवेदे. ६
चिंतानी परंपराथी स्वप्न आवेदे. ७ देवतादि-
कना उपदेशथी स्वप्न आवेदे. ८ धर्मकार्यना प्रज्ञावथी
स्वप्न जोवामां आवेदे. ९ पापना उदयथी स्वप्न आवेदे.

उपर कहेलां नव प्रकारनां स्वप्नमांथी पहेला ठ प्र-
कारमांथी कोइ प्रकारनुं स्वप्न अशुज्ज अथवा शुज्ज
जोवामां आवे तो ते निरर्थक जाय दे, अने देव्हा
त्रण प्रकारनां स्वप्नमांथी कोइ पण प्रकारनुं स्वप्न
देखे तो तेनुं शुज्जाशुज्ज फल अवश्य मखे दे. रा-
त्रिना प्रथम पहोरमां स्वप्न देखे तो तेनुं फल एक
वर्षनी अंदर मखे दे, रात्रिना बीजा पहोरमां स्वप्न
देखे तो तेनुं फल ठ मासनी अंदर मखे दे, रात्रिना
बीजा पहोरमां स्वप्न देखे तो तेनुं फल त्रण मासनी

अंदर मखे ठे अने रात्रिना चोथा पहोरमाँ स्वप्न देखे तो तेनुं फल एक मासनी अंदर मखे ठे. रात्रिनी ठेब्बी बे घडीनी अंदर देखेब्बुं स्वप्न दश दिसनी अंदर फखे ठे. सूर्योदय वर्खते दीरेब्बुं स्वप्न तुरत फखे ठे. दिवसे देखेल स्वप्ननी श्रेणी, आधि, व्याधिथी उत्पन्न अयेल तथा मलमूत्रादिकनी पीकाथी उत्पन्न अयेल स्वप्न निरर्थक आय ठे. जे पुरुष धर्मने विषे रक्त, समधातुवालो, स्थिर चित्तवालो, जितेन्द्रिय अने दयाब्बु होय ते प्राये करीने स्वप्नथी प्रार्थित अर्थने साधे ठे. स्वराव स्वप्न कोइने संज्ञाववुंज नहीं. सारुं स्वप्न गुरु आदिकने संज्ञाववुं, अने संज्ञाववा योग्य कोइ न मखे तो गायना कानमाँ पण संज्ञाववुं. शुन्न स्वप्नने जोइने सूबुं नहीं, केमके तेथी तेनुं फल मलतुं नथी; माटे बुळ्डिमान् माणसे शुन्न स्वप्न जोइने रात्रि पण जिनेश्वर प्रभुना स्तवनमाँ गुजारवी. शुन्न स्वप्न उत्तम पुरुष आगलज कहेबुं. ते उपर मूलदेवनुं दृष्टांत कहे ठे.

कोइ एक राजानो पुत्र अणमानीतो ठे, तेनुं नाम मूलदेव ठे. तेने घणुंज दान आपवानुं

(२१६)

व्यसन होवाथी राजाए तेने काढी मूक्यो. ते
फरतो फरतो कोइक गामे आव्यो. पोते महाध-
र्मवंत जैनमति डे, परंतु खावाने काइ पण नहीं
होवाथी शहेरमां याचवाने गयो. तिहां फर-
तां एक वणिके ज्ञेसने माटे अमृद रांध्या हता
ते तेणे मूलदेवने आप्या. ते लङ्घ मूलदेव वार्दीमां
आव्यो अने मनमां चिंतववा लाग्यो जे कोइ अ-
तिथि आवे तो तेने जोजन आपीने पढी हुं जो-
जन करुं. एटलामां एक साधु पण त्यां आव्या,
तेने मूलदेवे बाकला वहोरावी दीधा अने पोते
आनंदथी सूझ रख्यो. त्यां निराबाधपणे संपूर्ण
चंडमा में गव्यो एवुं स्वप्न तेणे दीरुं, अने देखीने
जागी गयो. वली जे वार्दीमां मूलदेव सूतो हतो
तेज वाडीमां एक बावानो मर हतो. ते मरमां
ते बावाना चेलाए पण तेबुंज स्वप्न दीरुं, देखीने
जाग्यो अने प्रज्ञातमां पोताना गुरुने कह्युं. ते वारे
गुरुए कह्युं जे तुं आज गाममां जिह्वा लेवा जश्शा
ते वारे तने चंडमा जेटलो मोटो अने घृते चो-
पकेलो रोटलो गोल सहित मलश्शे. ते सांजली
चेलो राजी थइने जिह्वा लेवा गयो ते वारे तेने गुरुना

कह्या प्रमाणे रोटबो मद्यो. हवे ते वात राजकु-
 मार मूळदेवे सांजखीने विचाहुं जे हुं एनी
 आगल मारा स्वभनी वात कहीश तो मने पण ए-
 टबुंज फल कहेशो, केमके जे स्वभ एना चेलाए
 दीकुं रे ते में पण दीकुं रे; माटे एनी आगल तो
 वात कहीश नहीं. एम विचारी हाथमां श्रीफल
 खइने शहेरमां गुरु आगल गयो. त्यां तेणे स्वभनी
 वात कही, ते वारे गुरुए कहुं के तुं मारी दीकरी
 परणीश तो हुं तने स्वभनुं फल कहीश. त्यारे मूळ-
 देवे कहुं के मारी नात जात तो तमे जाणता नथी
 अने तमारी पुत्री केम परणावो ठो? ते वारे तेणे
 कहुं के में सर्व वात जाणी रे एम कही तेने पुत्री
 परणावीने पठी स्वभनुं फल कहुं के आ गामनो
 अपुत्रीरे राजा आजथी सातमे दिवसे मरण पा-
 मशे अने तुं आ गामनो राजा थइश. ते वात
 साची मानीने मूळदेव फरीने तेज वानीमां गयो.
 एम करतां सातमे दिवसे गामनो राजा पण म-
 रण पास्यो. ते वारे राजा विना कोइने चाके नहीं
 तेथी पंचे एकठा थइने एवो ठराव कस्यो के पाटवी
 घोको, पाटवी हाथी अने पाटवी प्रधान इत्यादि-

कने शणगारीने कहुं जे जेने ए राजा करी आपे
 तेने राजगादीए बेसामूदो; केमके तेम कर्याथी पित्राइ
 गोत्राइ जे होय ते आगल उपर कांइ वांधो करी
 शके नहीं. हवे हाथी अने घोमो ए बे बहार नीक-
 लीने जे वामीमां मूलदेव सूतो ढे ते वामीमां आवी
 हाथीए गलबाट करी मूलदेवना मस्तक उपर
 कलश ढोव्यो अने घोडे हणहणाट कर्यो. पठी
 हाथी तेने शुंदथी उपाडी पोतानी पीर उपर बेसा-
 मीने शहेरमां लइ आव्यो अने लोकोए तेने राज-
 पाटे आप्यो; माटे सारु खम दीरुं होय तो उत्तम
 माहा पुरुष आगल कहेवुं, पण मूर्ख आगल नज
 कहेवुं; कारणके तेम करवाथी छुःख थाय ढे. ते उपर
 एक वणिकस्त्रीनुं दृष्टांत कहे ढे.

कोइ वणिकस्त्री ‘में समुद्रपान कर्यु’ एवुं खम जोइ
 जागी गइ. पठी प्रज्ञाते ते खमनुं फल पूर्ववा माटे गहुली
 लइ गुरु पासे जवा लागी. रस्तामां एक सहीयर मद्दी.
 तेणे पूर्व्युं के “‘छेन ! गहुली लइ क्यां जाव ठो ?”
 ते वारे ते स्त्रीए उत्तर आप्यो नहीं एट्के सहीयरे
 आग्रहथी पूर्व्युं, तेथी तेणीए कहुं के “ में खममां
 समुद्रपान कर्यु ढे तेनुं फल पूर्ववा गुरु पासे जाऊं

बुं.” ए सांजदीने सहीयर तुरत बोली उरी के “एवको मोटो समुद्र पीतां तारुं पेट केम फाल्युं नहीं ?” एम हांसीमां बोलीने चालती थइ. पठी वणिकस्त्रीए गुरु पासे गहुबी करी स्वभनो अर्थ पूळ्यो, एटद्वे गुरुए तेनो इंगित आकार जोइने कहुं के “तमे ए स्वभनी वात प्रथम कोइने कही डे ? ” वणिकस्त्रीए उत्तर आप्यो के “मारी सहीयरने कही डे.” पठी गुरुए कहुं के “जो तमे ते वात प्रथम कोइनी आगल न कही होत तो ज्ञाग्यवंत पुत्रनी प्राप्ति थात, पण हवे तो आजथी सातमे दिवसे तमने कष्ट थशे, माटे घेर जइ धर्मध्यान तथा दान पुन्य विगेरे आत्मसाधन करो.” पठी ते स्त्री घेर आवी दान पुन्य विगेरे धर्मकार्य करी सातमे दिवसे मृत्युं पामी, माटे सारुं स्वभ जेवा तेवा माणस आगल कहेबुं नहीं. कोइ योग्य न मद्दे तो गायना कानमां कहेबुं, पण कह्या विना फल न पमाय.

खराब स्वभ जोवामां आवे तो फरीने सूइजबुं अने ते कोइनी आगल पण कहेबुं नहीं; कारणके तेथी ते फलवंत थतुं नथी. प्रथम जे माणस खराब स्वभ जोइने पाठ-

बथी शुन्न स्वप्न जुए रे तेने ते स्वप्न (शुन्न) फलदायक थाय रे, अने एम परावर्ते जाणवुं. स्वप्नमां मनुष्य, सिंह, घोमा, हाथी, वृषज्ञ अने सिंहणथी युक्त एवा रथमां आरुढ अयेलो जे माणस जाय रे, ते राजा थाय रे. स्वप्नमां घोमा, हाथी, वाहन, आसन, घर, निवसन आदिकनो अपहार जुए तो राजन्य, शोक, बंधुउनो विरोध अने अर्थहानि थाय रे. स्वप्नमां जे पुरुष सूर्य चंडनां संपूर्ण बिंबने गली जाय ते गरीब होय तोपण सुवर्ण अने समुद्र स-हित पृथ्वीने निश्चे मेलवे रे. प्रहरण, आज्ञूषण, मणि, मोती, सोनुं, रूपुं तथा धातुउनुं हरण अतुं स्वप्नमां जुए तो ते स्वप्न धन अने मानने नाश क-रनारुं तथा प्रायः जयंकर मरण करनारुं थाय रे. सफेद हाथी पर बेठो थको नदीने कांठे ज्ञातनुं जोजन करुं दुं एवुं स्वप्न जे माणस जुए ते जातिहीन होय तोपण धर्मरूपी धनने ग्रहण करतो थको आखी पृथ्वीने जोगवे रे. पोतानी स्त्रीनुं हरण थाय रे एवुं स्वप्न कोइ जुए तो तेना धननो नाश थाय रे, पोतानी स्त्रीने कोइ पराज्ञव करे रे एवुं स्वप्न जुए तो क्षेत्र उपजे रे अने गोत्रनी स्त्रीना हरण तथा

(४१)

पराज्ञवनुं स्वप्न देखे तो बंधुउनो वधबंधन थाय डे. स्वप्नमां सफेद सर्पथी जे माणस पोतानी जमणी चुजामां कुखाय, तेने पांच रात्रिमां सहस्र सोनामोहोरो मखे डे. जे माणसनी शय्या तथा पगरखांनुं हरण स्वप्नमां थाय डे तेनी स्त्री मृत्यु पामे डे तथा तेना शरीरे अत्यंत पीका थाय डे. जे जाणस मनुष्यनां मस्तक, पग तथा हाथनुं स्वप्नमां जळण करे डे, तेने अनुक्रमे राज्य, हजार सोनामोहोरो तथा तेथी अर्धी सोनामोहोरो मखे डे. जे माणस बोरणांनी चोगल, शय्या, हिंचोलो, पाडुका तथा घरनो चंग स्वप्नमां जुए डे, तेनी स्त्रीनो नाश थाय डे. जे माणस स्वप्नमां तखाव, समुद्र, जलथी ज-रेही नदी तथा मित्रनुं मरण जुए डे, तेने निमित्त विना पण अत्यंत धन मखे डे. जे माणस स्वप्नमां ठाणवालुं गमुल तथा औषध सहित तपेलुं पाणी पीए डे, ते माणस निश्चे अतिसार रोगथी मृत्यु पामे डे. जे माणस स्वप्नमां देवनी प्रतिमानी यात्रा, स्नान, ब्रेट तथा पूजा आदि करे डे, ते माणसने सर्व जगोष्ठी वृद्धि थाय डे. जे माणस स्वप्नमां पोताना हृदयरूपी तखावमां उत्पन्न थयेलां, कमखोने-

जुए डे, ते माणस कुष्ठी थइने तुरत मृत्यु पामे डे. जे माणस स्वप्रमां मनोहर धी मेलवे डे, तेनो यश वृद्धि पामे डे, वाली हीरान्ननी साथे तेनुं खाबुं जुए ए प्रशस्त डे. स्वप्रमां हसे तो थोका व-खतमां शोक आय, नाचे तो वधबंधन आय अने जणे तो कलह आय एम काह्या माणसे जाणबुं. काली गाय, घोडो, राजा, हाथी अने देव ए सिवायनी बीजी कोइ काली चीज स्वप्रमां कोइ माणस जुए तो तेनुं माबुं फल मखे डे. कपास अने लवणादि सिवायनी सफेद चीज कोइ माणस स्वप्रमां जुए तो तेनुं सारुं फल मखे डे. जे स्वप्रां पोता प्रत्ये जोयेल होय तेनुं शुन अथवा अशुन फल ते माणसने आय डे अने जे स्वप्रां बीजा प्रत्येनां होय तेमां तेने पोताने कांइ थतुं नथी. खराब स्वप्र जोवामां आवे तो देवगुरुने पूजवा तथा शक्ति प्रमाणे तप करवो; कारणके हमेशां धर्ममां रक्त अयेका माणसोने खराब स्वप्र पण उत्तम स्वप्र तुछ्य आय डे.

स्वप्रशास्त्रमां बेतालीश स्वप्र मध्यम अने त्रीश स्वप्र उत्तम कहां डे. सर्वे मखी बहोतेर

स्वप्न डे तेमां प्रथम बेंतालीश स्वप्ननां नाम आ प्रमाणे डे. १ गंधर्व, २ राक्षस, ३ चूत, ४ पिशाच, ५ खबीस, ६ महिष, ७ अहि, ८ वानर, ९ कंटक-वृक्ष, १० नदी, ११ खजूर, १२ स्मशान, १३ उंट, १४ खर, १५ मार्जार, १६ श्वान, १७ चस्म, १८ अस्थि, १९ वमन, २० तम, २१ कुस्ती, २२ चर्म, २३ रक्त, २४ कलह, २५ चूकंप, २६ ग्रहयुद्ध, २७ तारापतन, २८ सूर्यचंद्र स्फोटन, २९ महावायु, ३० महातप, ३१ विस्फोटक, ३२ दुर्वाविय, ३३ बुक्स, ३४ दोस्त, ३५ संगीत, ३६ अस्म, ३७ धीज, ३८ वामन, ३९ विवक्तहष्टि, ४० जलशोष, ४१ निर्घातिचंग अने ४२ चूमज्जन.

हवे श्रीश उत्तम स्वप्ननां नाम आ प्रमाणे डे. १ अरिहंतनी प्रतिमा, २ हस्ती, ३ गणेश, ४ वृषभ, ५ ग्रह, ६ सिंह, ७ पर्वत, ८ लक्ष्मीदेवी, ९ मत्स, १० फुखमाला, ११ कट्टपवृक्ष, १२ चंद्र, १३ सूर्य, १४ नृपति, १५ ध्वजा, १६ पूर्ण कलश, १७ गाय, १८ पद्म सरोवर, १९ चंडासन, २० समुद्र, २१ मांस, २२ देवविमान, २३ रत्नराशि, २४ अमिशिखा, २५ देवांगना, २६ देवदर्शन, २७ मेघ, २८ सुवर्ण, २९ ब्रह्मा अने ३० कृष्ण.

बल्ही त्रीश स्वप्ननी अंदर अतिश्रेष्ठ एवां चौद स्वप्न डे
 अने ते तीर्थकरनी माता देखे डे. ते चौद स्वप्ननां नाम
 आ प्रमाणे डे. १ हाथी, २ वृषज्ञ, ३ सिंह, ४ लक्ष्मी,
 ५ फुलमाला, ६ चंड, ७ सूर्य, ८ ध्वजा ए कलश, १०
 पद्म सरोवर, ११ समुद्र, १२ देवविमान, १३ रत्न-
 राशि अने १४ अग्निशिखा. आ चौद स्वप्नमांथी
 वासुदेवनी माता सात स्वप्न जुवे डे, बलदेवनी माता
 चार स्वप्न जुवे डे अने मंस्तिकनी माता मात्र एकज्ञ
 स्वप्न जुए डे. इति.

